

महाराष्ट्र विधानपरिषद

दुसरे अधिवेशन, २०१५

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

बुधवार, दिनांक १५ जुलै, २०१५ / आषाढ २४, १९३७ (शके)

- (१) मुख्यमंत्री } यांचे प्रभारी विभाग
(२) गृहनिर्माण, खनिकर्म, कामगार मंत्री }

प्रश्नांची एकूण संख्या - ११७

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्तांच्या करमुल्यांकनासंदर्भात

- (१) * ६९७९ श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.राहुल नार्वेकर :
सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत असलेल्या मालमत्तांच्या करमुल्यांकनासाठी प्रशासनाने यंदाच्या अंदाजपत्रकात प्रथमच ६ कोटीची तरतूद केली असल्याचे माहे मे २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, महापालिकेने माहे ऑगस्ट महिन्यात बंद होणाऱ्या एलबीटी विभागातील अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे कर मुल्यांकनाचे काम देणे गरजेचे असून त्यासाठी वेगळी तरतूद करून ठेका देण्याची कोणतीही आवश्यकता नसून तसेच गावठाण मधील बांधकामे मालमत्ता कराच्या कक्षेत आणून त्यांना रितसर मुलभुत सुविधा पुरविण्यात यावी, यासाठी पालिका सदस्यांची मागणी आहे, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, पालिकेच्या काही विवादास्पद मालमत्तांचा समावेश असला तरी त्याचा तपशिल तूर्तास पालिकेकडे उपलब्ध नाही शिवाय पालिकेने मोकळ्या जागेवरील कराच्या वसूलीसाठी ठोस पावले उचलली नसल्याने हा कर वादाचा विषय असून प्रशासनाकडून तर या कराच्या नोंदी गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (४) तसेच, पालिका क्षेत्रातील मोकळ्या जागांवरील कर आकारणी आणि वसूली प्रकरणात विकासकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमताने १०० कोटींचा गैरव्यवहार केला असल्याचे दिनांक २३ जून, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, याबाबत राज्य शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मिरा-भाईंदर महानगरपालिकेने सन २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात मालमत्तांच्या फेरमुल्यांकनासाठी रु. ८ कोटींची तरतूद केली आहे.

(२) महानगरपालिकेचा स्थानिक संस्था कर विभाग अद्याप कार्यरत आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील विविध मालमत्तांचे फेरमुल्यांकन बऱ्याच वर्षांपासून झालेले नाही. हे फेरमुल्यांकन संबंधित तांत्रिक ज्ञान असलेल्या विशेषीकृत अभिकरण/संस्थेमार्फत केल्यास ही प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पडून पालिकेच्या महसूली उत्पन्नामध्ये वाढ होईल, या उद्देशाने महानगरपालिकेमार्फत हे काम ई-टेंडरिंगद्वारे स्पर्धात्मक निविदा मागवून करण्याचे प्रस्तावित आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील गावठाण मधील बांधकामे/मालमत्ता पालिकेच्या कर कक्षेत असून या भागामध्ये महानगरपालिकेकडून मुलभूत सुविधा पुरविण्यात येतात. या अनुषंगाने महानगरपालिका सदस्यांनी कोणतीही मागणी केलेली नाही.

(३) महानगरपालिकेकडे पालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांचा तपशील उपलब्ध आहे. तसेच ज्या मोकळ्या जागेवर महानगरपालिकेने कर आकारणी केली आहे. त्याचा तपशील देखील महानगरपालिकेकडे उपलब्ध आहे.

(४) नाही.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात सार्वजनिक वाहनतळ उभारणाऱ्या विकासकांना
जादा चटईक्षेत्रफळ देण्याचा घेतलेला निर्णय**

(२) * ७८३७ श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.प्रकाश गजभिये, श्री.किरण पावसकर, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात सार्वजनिक वाहनतळ उभारणा-या विकासकांना जादा चटई क्षेत्रफळ देण्याचा निर्णय माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नव्या सुधारित धोरणानुसार वाहनतळाचे किती मजले मर्यादित करण्यात आले आहेत,
- (३) असल्यास, माहे मे, २०१५ अखेर किती विकासकांनी प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत,
- (४) असल्यास, त्यानुसार किती विकासकांना परवानगी देण्यात आली आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) खाजगी भूखंडावर सार्वजनिक वाहनतळ विकसित करून महानगरपालिकेस हस्तांतर केल्यास त्या मोबदल्यात प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र देण्यासंदर्भातील विनिमय ३३ (२४) हा बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ मध्ये शासनाने दिनांक २० ऑक्टोबर २००८ च्या अधिसूचनेन्वये यापूर्वीच अंतर्भूत केलेला आहे. महानगरपालिका वगळता इतर ठिकाणी असा निर्णय घेणे आलेला नाही.

बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावलीमध्ये दिनांक ६.८.२०१४ च्या अधिसूचनेन्वये शासनाने सुधारणा मंजूर केलेल्या आहेत. त्यानुसार प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्राचे प्रमाण जे वाहनतळाच्या स्थानानुसार ४०% व ५०% होते, ते सरसकट ५०% इतके करणेत आलेले आहे. तसेच वाहनतळाचे बांधकाम तळमजला ४ व ३ मजले तळघर इतके मर्यादित करण्यात आले आहे.

तदनंतर सदर विनियामांमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७ (१ अ) अन्वये दिनांक १८.४.२०१५ रोजीच्या सूचनेन्वये सुधारणा प्रस्तावित करणेत आलेली आहे. त्यानुसार प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र निर्देशकांपोटी आकारावयाच्या अधिमूल्यामध्ये ४०% ऐवजी ६०% इतकी वाढ प्रस्तावित करणेत आलेली आहे. त्याबाबत वैधानिक कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रस्ताव महानगरपालिकेकडे सादर करणेची तरतूद असून विनिमय ३३(२४) अंतर्गत समितीने शिफारस केलेनंतर महानगरपालिकेकडून सदर प्रस्तावास शासनाची पूर्व मान्यता घेवून मंजूरी देणेत येते. एकंदर १६१ प्रस्ताव महानगरपालिकेकडे सादर झालेले आहेत.

(४) बृहन्मुंबई महानगरपालिकेने आजतागायत एकंदर ५७ वाहनतळाचे प्रस्तावाना मंजूरी दिलेली आहे.

मुंबईतील नाल्यांच्या सफाईसाठी मांडण्यात आलेल्या २८५ कोटी रु. च्या प्रस्तावाबाबत

(३) * ७८११ श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.खवाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.सतिश चव्हाण, श्री.विक्रम काळे, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.राजेंद्र मुळक, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्रीमती हुस्नबानू खलिफे, डॉ.सुधीर तांबे, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.विजय गिरकर, श्री.जयवंतराव जाधव, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.संदिप बाजोरिया, श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील नाला सफाईचे काम पावसाळ्यापूर्वी व्हावे ही जबाबदारी मुंबई महापालिकेची आहे. मात्र महापालिकेच्या कंत्राटधार्जिण्या धोरणामुळे प्रतिवर्षी या कामास विलंब होत आहे, हे खरे आहे काय

(२) असल्यास, मुंबईतील नाले सफाईच्या कामांसाठी मांडण्यात आलेला २८५ कोटी रु. चा प्रस्ताव महानगरपालिकेने कोणत्याही चर्चेविना मंजूर केला असल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, या नियमबाह्य प्रस्तावासंदर्भात शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) तसेच, पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) अद्याप, उक्त प्रकरणी कोणतीही कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही. मुंबईतील नालेसफाईबाबतचे प्रस्ताव दिनांक १५ एप्रिल, २०१५ रोजी भरलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये रितसर मांडण्यात आले व सदर प्रस्ताव अद्ययावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ६९ (क) अन्वये संमत करण्यात आले

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील मिठी नदी, मोठे व छोटे नाले यांची पावसाळ्यापूर्वी सफाई दिनांक २०.०४.२०१५ पासून महानगरपालिकेमार्फत सुरु करण्यात आली. सदर कामे दिनांक १०.०६.२०१५ पर्यंत पूर्ण करण्यात आली.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर येथील शहर बस वाहतूक सेवेसाठी आरक्षित असलेली
जागा महानगरपालिकेस हस्तांतरित करण्याबाबत**

(४) * ७३३१ श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.मितेश भांगडिया : तारांकित

प्रश्न क्रमांक २६८९ ला दिनांक १८ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात:

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथील शहर बस वाहतूक सेवेसाठी बस स्थानक नसल्याने बसेस रस्त्यावर उभ्या कराव्या लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक व अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शहर बस सेवेसाठी आरक्षित जागा नागपूर महानगरपालिकेस देण्यासाठी शासनास अडचण येत आहे काय,

(३) तसेच, नागपूर शहरातील ज्या जागेचे आरक्षण शहर वाहतूक सेवेकरिता आहे ती सर्व जागा नागपूर महानगरपालिकेस देण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) तसेच, नागपूर येथील मोरभवन ही जागा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने शहर बस वाहतूक सेवेकरिता दिली आहे परंतू विविध आयुधा मार्फत हिवाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशनात उक्त विषयाबाबत प्रश्न उपस्थित करूनही ती जागा महानगरपालिकेस हस्तांतरित करण्यात आलेली नाही याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे नागपूर शहरात बस वाहतुकीकरीता १६ जागा आरक्षित होत्या. शहरबस वाहतूक मनपाकडे हस्तांतरित केल्यानंतर सदर १६ जागांपैकी १४ शहर बस सेवे करीता आरक्षित करण्यात आल्या असून त्यासाठी समुचित प्राधिकरण नागपूर महानगरपालिका आहे.

(३) नागपूर शहर बस सेवेकरीता १४ जागा आरक्षित करण्यात आलेल्या असून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७(२) अन्वये आवश्यक ती अधिसूचना दिनांक १२.६.२०१५ निर्गमित करण्यात आली आहे.

याबाबत पुढील आवश्यक ती कार्यवाही नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्याचे प्रस्तावीत आहे.

(४) शासन अधिसूचना दिनांक १२.६.२०१५ अनुसार मोरभवन येथील जागा शहर बस सेवेकरिता आरक्षित करण्यात आली आहे.

जागेच्या ताबा घेण्यासाठी आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांनी त्यांच्या दिनांक ८.७.२०१५ च्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे मागणी पत्र सादर केले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यास महानगरपालिकेला आलेले अपयश

(५) * ६८९३ श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.रामहरी रुपनवर, श्री.धनंजय मुंडे, अॅड.निरंजन डावखरे, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.रामराव वडकुते, श्री.प्रकाश गजभिये, श्रीमती दिप्ती चवधरी, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन व त्याची विल्हेवाट लावणाऱ्या प्रकल्पाच्या विलंबाबाबत व त्यामुळे शहरात निर्माण झालेला पर्यावरणाचा प्रश्न याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या पाच वर्षात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने केवळ कचरा साचविला आहे, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी काहीच केले नाही असे नमूद केले असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यास अपयश आल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागाने संबंधितांविरोधात कल्याण न्यायालयात याचिका दाखल केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कल्याण-डोंबिवली पालिकेतील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी आणि या कामातील तज्ञ नेमण्यासाठी तसेच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने तळोजा येथील घनकचरा प्रकल्पात सहभागी न झाल्याप्रकरणी शासनाने महाराष्ट्र प्रांतिक महापालिका कायद्याच्या कलम १८४ नुसार महापालिकेस नोटीस दिली आहे, हे खरे आहे काय,

(५) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) अद्याप, कोणतीही कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी समंत्रक नेमण्यात आला असून अभिकर्ता नेमण्याची प्रक्रिया कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमार्फत सुरु करण्यात आली आहे.

(४) हे खरे नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई येथे २६/११ च्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना केंद्र शासनाने दिलेल्या निधीचे वाटप करण्यास होत असलेला विलंब

(६) * ६९२१ श्री.अनंत गाडगीळ, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई येथे २६/११ च्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या २ आय.पी.एस अधिकाऱ्यांसह ८० जणांसाठी केंद्र शासनाने २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी राज्याला दिला व त्याचे वाटप करण्याची सूचना केली परंतु ७ वर्षांनंतरही हा निधी वाटप करण्यास दुर्लक्ष केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या २ आय.पी.एस. अधिकाऱ्यांसह ८० जणांना केंद्राकडून मिळालेला निधी वाटप करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप, कार्यवाही केली नसल्यास होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) हे खरे नाही.

मुंबई येथे २६/११ च्या हल्ल्यात एकुण १७५ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या, त्यापैकी ९ मृत व्यक्ती अतिरेकी होते, दोन मृत व्यक्तींची ओळख पटली नाही व एक मृत व्यक्तींच्या वारसाचा अद्याप तपास लागलेला नाही. उर्वरीत १६३ मृत व्यक्तींच्या वारसांच्या बँक खात्यामध्ये पंतप्रधान सहाय्यता निधी अंतर्गत पंतप्रधान सहाय्यता निधी कार्यालय, नवी दिल्ली, यांच्या मार्फत रु.२ लक्ष प्रति मृत व्यक्ती परस्पर जमा करण्यात आले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयांमार्फत मृत व्यक्तींच्या वारसांना प्रती मृतव्यक्ती रु.३ लक्ष एवढी मदत देण्याची योजना दिनांक ६.०६.२००८ च्या अर्धशासकीय पत्रानुसार अंमलात आली आहे. या अर्धशासकीय पत्रातील मार्गदर्शक सुचनांनुसार मृत व्यक्तींच्या वारसांना रु.३ लक्ष एवढी मदत मिळण्याकरीता, मृतव्यक्तींचे वारस वास्तव्य करीत असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिका-यामार्फत प्रस्ताव तयार करून केंद्रीय गृह मंत्रालय, नवी दिल्ली यांना सादर करावयाचे होते.

मुंबई येथे २६/११ च्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या १६४ मृत व्यक्तीं पैकी महाराष्ट्रातील व इतर राज्यातील मिळून ८१ मृत व्यक्तींच्या संदर्भात संबंधित जिल्हाधिका-यामार्फत केंद्रीय गृह मंत्रालय, नवी दिल्ली यांना प्रस्ताव पाठवून व मदत प्राप्त करून घेवून त्यांच्या वारसांना प्रति मृत व्यक्ती रुपये ३ लक्ष प्रमाणे निधी वाटप करण्यात आला आहे.

उर्वरीत ८३ मृत व्यक्तींच्या वारसांना रुपये ३ लक्ष प्रमाणे वाटप करण्यासंबंधीचे प्रस्ताव पात्रतेनुसार तपासून केंद्रशासनास सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे. दरम्यान शासन निर्णय गृह विभाग दिनांक २१.४.२०१४ अन्वये केंद्रशासनाकडील मदत प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई यांना सदस्य सचिव नियुक्त करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने अपुर्ण प्रस्तावांची पुर्तता करण्याच्या दृष्टीने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांना जिल्हाधिकारी, मुंबई यांच्या कार्यालयामार्फत स्मरणपत्र पाठविण्यात आली आहेत. तसेच मृत पावलेल्या परदेशी नागरिकांच्या वारसांना मदत मिळण्याच्या दृष्टीने संबंधित दुतावासांना प्रस्ताव पाठविण्याबाबत कळविण्यात आले आहे.

**बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव, खामगांव, नांदुरा, मंगळूरपीर व
इतर गावांची हद्दवाढ करणेबाबत**

(७) * ७३९२ श्री.गोपिकिशन बाजोरीया : तारांकित प्रश्न क्रमांक २९१० ला दिनांक १८ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव, खामगांव, नांदुरा, मंगळूरपीर व इतर गावांची हद्दवाढ करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे काय,
- (२) असल्यास, उक्त शेगांव, खामगांव, नांदुरा या गावाची हद्दवाढ करण्याबाबत शासन विचाराधीन आहे काय,

- (३) असल्यास, उक्त गावांची हद्दवाढ होण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने विधानपरिषदेत विविध आयुधांद्वारे शासनाचे लक्ष वेधून तसेच मा.नगरविकास राज्यमंत्री, यांना दिनांक ८/९/२०१४ रोजी व त्यानंतर अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही अद्यापी ठोस कार्यवाही झालेली नाही, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर हद्दवाढ करण्यास विलंब होत असल्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे, हे खरे आहे काय,
- (५) असल्यास, उक्त गावांची हद्दवाढ केव्हापर्यंत होण्याचे अपेक्षित आहे,
- (६) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) बुलढाणा जिल्ह्यातील नगरपरिषद शेगांव व खामगांवच्या हद्दवाढीचा परिपूर्ण प्रस्ताव शासनास प्राप्त झालेला नाही. नांदुरा नगर परिषदेचा हद्दवाढीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झालेला आहे.

वाशिम जिल्हातील मंगरुळपीर नगर परिषदेच्या हद्दवाढीचा परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.

- (२) नांदुरा नगर परिषदेचा हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून तीन महिन्यात निर्णय घेण्यात येईल.
- (३) हे खरे नाही.
- (४) नाही.
- (५) जिल्हाधिकारी यांच्याकडून परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर उक्त गावांच्या हद्दवाढीबाबत शासन स्तरावरून यथाशिघ्र कार्यवाही करण्यात येते. संबंधित जिल्हाधिकारी यांना हद्दवाढीबाबत तात्काळ परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तदनंतर यथाशिघ्र कार्यवाही करण्यात येईल.
- (६) प्रश्न उद्भवत नाही.

डोंबिवली (जि.ठाणे) येथील एका भोंदूबाबाने अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेबाबत

(८) * ६७३१ डॉ.नीलम गोन्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डोंबिवली (जि.ठाणे) येथील गांधीनगरस्थित एका उच्चभ्रु वस्तीतील वसंत विहार सोसायटीमध्ये राहणाऱ्या श्री.विजय ठोंबरे या भोंदूबाबाने कौटुंबिक आर्थिक समस्या निवारण्याच्या आमिषाने अनेक गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त भोंदूबाबाने भोळ्या भाबड्या नागरिकांना फसवून आणि पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून २३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,
- (४) तदनुसार दोषी व्यक्तींवर पोस्को कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्याबाबत तसेच पीडीत मुलींचे पुनर्वसन करण्याबाबत शासन स्तरावर काय कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (५) अद्याप, कोणतीही कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीतील डोंबिवली (पूर्व) येथे एक इसम पैशाचा पाऊस पाडतो या नावाखाली महिलांशी व मुलींशी लैंगिक संबंध ठेवतो अशी माहिती मिळाल्याने दि. ७.५.२०१५ रोजी पोलीसांनी छापा टाकला असता. एका अल्पवयीन मुलीसोबत आरोपी अश्लील शारिरीक चाळे करीत असताना आढळून आले आहे.

(२) नाही.

सदर इसमाने याव्यतिरिक्त इतर अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासाअंती निष्पन्न झालेले नाही.

(३) होय, सदर प्रकरणी गुन्हे शाखेने चौकशी केली असून, सदर गुन्ह्यातील ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याबाबत मानपाडा पोलीस ठाणे येथे दि. ०७.०५.२०१५ रोजी गु.र.क्र. २६७/२०१५ भारतीय दंड विधान संहिता कलम ३६६ (अ), ३५४, ३४, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन व अघोरी विद्या प्रतिबंधक कायदा (काळा जादू कायदा) कलम ३, बालकांचे लैंगिक अत्याचारास प्रतिबंध कायदा २०१२ चे कलम ३,७,१६ महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश २०१३ चे कलम २,११ (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपासामध्ये पळवून नेणे, विनयभंग, लहान बालकांचे लैंगिक अत्याचार, अंधश्रद्धा, अघोरी विद्या, जादूटोणा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध मा. न्यायालयात दि. ३०.०६.२०१५ रोजी दोषारोपपत्र सादर करण्यात आले असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(४) पोस्को कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्याकरिता अटक आरोपीतांविरुद्ध पुरावे गोळा करून मा. न्यायालयात दोषारोप पत्रे पाठविण्यात आले आहे सदरील आरोपी हे न्यायालयातील कस्टडीत आधारवाडी कारागृहात असून, पीडीत मुलींचे पुनर्वसन करण्याकरिता बाल निरीक्षण गृह, भिवंडी येथे ठेवण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**परभणी येथील धार्मिक उरुस यात्रेकरिता पुरविलेल्या पोलीस बंदोबस्तासाठी
पोलीस अधिकांकानी आर्थिक वसूलीची नोटीस काढल्याबाबत**

(९) * ७२७१ श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अमरसिंह पंडित, श्री.खवाजा बेग, श्री.विक्रम काळे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असणाऱ्या परभणी येथील मुस्लीम समाजाच्या धार्मिक उरुस यात्रेकरिता पुरविलेल्या पोलीस बंदोबस्तासाठी नव्वद लक्ष रुपयांची आर्थिक वसूली करण्याबाबतची नोटीस प्रभारी पोलीस अधीक्षक परभणी यांनी सन २०१५ मध्ये काढली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, इतर समाजाच्या धार्मिक उत्सव, यात्रा, सण व इतर कार्यक्रमासाठी मोफत पोलीस बंदोबस्त पुरविणाऱ्या पोलीस प्रशासनाने मुस्लिम समाजाच्या धार्मिक यात्रेसाठी लाखो रुपयांची वसूली नोटीस पाठवून दोन समाजात भेदभाव करण्याचा प्रकार केल्या बाबतचा आक्षेप स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी यांनी मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सन २०१५ दरम्यान नोंदविला आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, लोकप्रतिनिधीने दिलेल्या तक्रारीतील सर्व मुद्द्यांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून मुस्लीम समाजावर अन्याय करण्याचा प्रकार करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे काय,

(४) नसल्यास, दोन समाजात भेदभाव करणाऱ्या संबंधित दोषी पोलीस अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे धोरण वरिष्ठ स्तरावरून राबविण्यात येत आहे काय?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२), (३) व (४) परभणी येथील हजारत तुराबुल हक दर्गा असून त्या ठिकाणी दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात धार्मिक उरुस यात्रेचे आयोजन करण्यात येते. यात्रेकरिता बहुसंख्य हिंदू भाविकसुद्धा उपस्थित राहत असून जिल्ह्यात केवळ याच यात्रेत दर्गा परिसरातील जागा व गाळे यांसाठी निविदा काढून भाडेतत्वावर देवून तसेच त्या ठिकाणी मिनाबाजार, झुले (पाळणे) यांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात व्यापार होतो. दर्ग्याला व जिल्हा वक्फ बोर्ड, परभणी व दर्गा समिती यांना त्यापासून मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होते. सदर यात्रेकरिता जिल्हा वक्फ बोर्ड अधिकारी, परभणी यांनी केलेल्या मागणीनुसार बंदोबस्त पुरविण्यात आला होता. सदरच्या बंदोबस्ताकरिता पोलीस अधीक्षक, परभणी यांचे कार्यालयाकडून रुपये ९०,४३,०३५/- इतक्या रकमेचा भरणा करण्याचे दिनांक १४.१.२०१५ रोजीच्या पत्रान्वये जिल्हा वक्फ बोर्ड, परभणी यांना कळविण्यात आले आहे. सदर प्रकरणी कुणीही पोलीस अधिकारी दोषी आढळून आला नाही.

सांताक्रुझ-चेंबूर (मुंबई) जोड रस्त्याच्या रुंदीकरणासाठी कुर्ला येथील
सदनिकाधारकांचे पुनर्वसन करण्याबाबत करावयाची उपाययोजना

(१०) * ७७२४ श्री.हेमंत टकले, श्री.अमरसिंह पंडित, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.खवाजा बेग, श्री.रामराव वडकुते, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.प्रकाश गजभिये, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : तारांकित प्रश्न क्रमांक ३५५२ ला दिनांक ११ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांताक्रुझ-चेंबूर (मुंबई) जोडरस्त्याच्या रुंदीकरणासाठी कुर्ला येथील नेताजी नगर को.हौ.सोसायटी इमारत क्र.२ व ३ मधील ६४ सदनिकांसह दोन्ही बाधित होणाऱ्या इमारतीचा ताबा शासनाने दिनांक १० नोव्हेंबर, २०११ रोजी वा त्या सुमारास घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) या इमारतीत राहणा-या सदनिकांधारकांचे पुनर्वसन भारतनगर बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा पूर्व, मुंबई येथे न.भू.क्र.७६४३ पै व ४२०७ पै.या स्वतंत्र भूखंडावर कायमस्वरूपी नियोजित प्रस्तावित इमारतीमध्ये ४८५ चौ.फूटाची सदनिका देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) परंतु, अद्यापी या सदनिकाधारकांना घरे उपलब्ध करून देण्यात आली नाहीत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, यासंदर्भात चौकशी करण्यांत आली आहे काय,

(५) असल्यास, त्यात काय आढळून आले व या बाधित सदनिकांधारकांना घरे उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याच्या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या प्रश्नाधीन इमारतींचा ताबा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने माहे नोव्हेंबर, २०११ मध्ये घेतला आहे. प्रश्नाधीन इमारतीच्या सदनिकाधारकांनी मा. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका प्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मा. उच्च न्यायालयाला सादर केलेल्या शपथपत्रानुसार सदनिकाधारकांचे पुनर्वसन भारत नगर, बांद्रा-कुर्ला संकुल येथील न.भू.क्र. ७६४३ पै व ४२०७ पै या भूखंडावरील मेसर्स एचडीआयएल या विकासामार्फत विकसित करावयाच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये स्वतंत्र भूखंडावरील नियोजित इमारतीमध्ये ४५० चौरस फुट कार्पेट क्षेत्राच्या सदनिका कायम स्वरूची देण्याचे कबूल केले होते. तसेच सदनिकाधारकांची ४८५ चौ. फुटाच्या सदनिकांची मागणी नगर विकास विभाग/गृहनिर्माण विभाग/झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या मान्यतेच्या अधीन राहून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून विचारात घेण्याचे नमूद केले होते.

(३), (४) व (५) सदर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या भूखंडावर वसलेल्या पात्र रहिवाश्यांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने खाजगी विकासकाला तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यासाठी सदनिका उपलब्ध करून देऊनही त्यांचे तात्पुरते पुनर्वसन करून भूखंड मोकळा करण्यात खाजगी विकासकाला यश आलेले नाही. तसेच सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबत रहिवाश्यांनी म्हाडाकडे केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने सदर योजनेस स्थगिती दिल्याने पुढील कार्यवाही होऊ शकली नाही. यामुळे खाजगी विकासकाले योजनेच्या अंमलबजावणीची सुरुवात व पुर्णत्व केव्हा होईल याचे वेळापत्रक देता येणार नाही, असे कळविले आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मूळ प्रस्तावानुसार संबंधित सदनिकाधारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याकरिता विविध प्रयत्न करण्यात आले आहेत. तसेच या संबंधीची वस्तुस्थिती आणि उपलब्ध पर्याय मा. उच्च न्यायालयाला शपथपत्राद्वारे सादर करण्यात आले आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे सदर सदनिकाधारकांचे अद्याप कायमस्वरूपी पुनर्वसन झाले नसले तरी प्राधिकरणाने सदर सदनिका धारकांना पर्यायी जागेसाठी आगाऊ भाडे दिले असून त्यामध्ये सदनिकाधारकांच्या मागणीनुसार वाढही करण्यात आली आहे. मा. न्यायालयात प्राधिकरणाकडून प्रतिज्ञापत्राद्वारे सूचविलेल्या पर्यायाच्या अनुषंगाने म्हाडाकडून मुलुंड येथील तयार सदनिका विकत घेऊन त्यामध्ये पुनर्वसन करण्यासंबंधी सदनिकाधारकांनी सहमती दर्शविली असून त्यानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून दिनांक ०२.०३.२०१५ च्या पत्राद्वारे सदर प्रस्ताव म्हाडाला सादर करण्यात आला आहे.

**मनमाड (ता.नांदगांव, जि.नाशिक) येथील चंदनवाडी भागातील
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबाबत**

(११) * ८१०१ डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मनमाड (ता.नांदगांव, जि.नाशिक) येथील चंदनवाडी भागात राहणा-या एका अल्पवयीन मुलीने मनमाडचे नगराध्यक्ष व इतर यांचेविरुद्ध सामुहिक बलात्काराचा आरोप दिनांक १७ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास केल्याने मनमाड शहर पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अल्पवयीन मुलीस फुस लावून अपहरण करणे आणि तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करण्यात आला आहे काय, तपासात काय निष्पन्न झाले व त्याअनुषंगाने संबंधित दोषी गुन्हेगारांविरुद्ध पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला नसल्यास, यासाठी होत असलेल्या विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत व अत्यंत संवेदनशिल असलेल्या या गुन्ह्याचा तपास केव्हापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय.

फिर्यादीवरून दि. ६.१.२०१५ रोजी मनमाड शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. ०४/२०१५,भा.दं.वि.सं. कलम ३६३, ३६६ सह लहान मुलांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम, २०१२ चे कलम ७ व ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पिडीत मुलीचे सी.आर.पी.सी. कलम १६४ चा जबाब प्राप्त झाल्यानंतर सदर गुन्ह्यात भा.दं.वि.सं. कलम ३७६ (डी), ३७६(२) (आय), ३४२ ३६५, व अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा कलम ३(१) चे उप कलम ११व १२ ही वाढीव कलम लावण्यात आली असून, गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(३) सदर गुन्ह्यातील फिर्यादी व पिडीत मुलगी यांना तपासकामी समक्ष हजर राहण्याबाबत कळविले असून, ते हजर झालेले नाहीत तसेच आरोपीचे रक्ताचे नमुने व पिडीत मुलीच्या वैद्यकीय तपासणीत घेण्यात आलेले नमूने यांचा डी.एन.ए तपासणी केमीकल अॅनालायझर कलिना, मुंबई यांचा अहवाल प्राप्त झालेला नसल्यामुळे गुन्हा तपासावर प्रलंबित आहे. सदर गुन्ह्याचा तपास विहित मुदतीत पूर्ण करण्यात येईल.

नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी येथील हिंदुस्थान मजदूर संघाचे कामगार नेते
श्री.चिरकुटराव मौजे यांची निर्घृण हत्या झाल्याबाबत

(१२) * ८२६५ श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी येथील सत्यम बारसमोरील जागेवर हिंदुस्थान मजदूर संघाचे कामगार नेते श्री.चिरकुटराव मौजे यांची दिनांक ८ मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास निर्घृण हत्या करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) या घटनेमुळे संपूर्ण पाटणसावंगी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, त्याठिकाणी पुरेसा बंदोबस्त करून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, आरोपींना अटक करून त्यांचेवर कारवाई करणे संदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) नाही.

(३) व (४) या प्रकरणी पोलीस स्टेशन सावनेर येथे गु.र.क्र. ८४/१५, भा.दं.वि. कलम ३०२,१२०(ब), ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी एकुण ३ आरोपी असून २ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालय कोठडी देण्यात आली आहे. तिसरा आरोपी फरार असून सदर आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे. सदर गुन्हा पोलीस तपासावर प्रलंबित आहे.

**चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगरपरिषद क्षेत्रात ५८ खाजगी ले-आऊट
धारकांना अनधिकृत मंजूरी दिल्याबाबत**

(१३) * ७४१५ श्रीमती शोभाताई फडणवीस : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) चंद्रपूर जिल्ह्यातील मूल न.प. क्षेत्रात सन २००५ ते २०१५ हया कालावधीत ५८ खाजगी ले-आऊट धारकांना अनधिकृत बेकायदेशीर मंजूरी दिल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर बेकायदेशीर ले-आऊटची चौकशी करण्याबाबत लोकप्रतिनिधी या नात्याने सचिव, नगर विकास विभाग यांना दिनांक १८ एप्रिल, २०१५ रोजी वा त्या सुमारास लेखी पत्र दिले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, व संबंधित अधिकाऱ्यांवर शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अशा प्रकारचे निवेदन प्राप्त झाले असून शासनाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

(२) होय.

(३) जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कडून अहवाल प्राप्त झाल्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या संदर्भात

(१४) * ७९४४ अॅड.जयदेव गायकवाड, श्रीमती दिप्ती चवधरी, डॉ.सुधीर तांबे, श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.हरिसिंग राठोड, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण, डॉ.नीलम गोन्हे : तारांकित प्रश्न क्रमांक ३२९२ ला दिनांक २५ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने पीएमआरडीए स्थापन करण्याचा निर्णय नुकताच माहे मे, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पीएमआरडीए च्या हद्दीमध्ये वाढ करण्याचा तसेच त्यास भाग भांडवल देण्याचा शासनाचा विचार आहे, हे ही खरे आहे काय

(३) असल्यास, पुणे शहर आणि परिसराच्या विकासासाठी महत्वाच्या प्रस्तावास माहे मे, २०१५ च्या पहिल्या सप्ताहापर्यंत मंजूरी देण्यात न आल्याने रिंगरोडचा प्रस्ताव प्रलंबित राहिला आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार पीएमआरडीए च्या हद्दीमध्ये वाढ करण्याबाबत तसेच त्यास भाग भांडवल देण्याबाबत व प्रलंबित रिंगरोडबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) अद्याप, यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) शासनाच्या नगर विकास विभागाकडील दिनांक ३१/०३/२०१५ रोजीच्या अधिसूचनेद्वारे पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना झालेली आहे.

(२), (३) व (४) प्राधिकरणाच्या क्षेत्रात वाढ करणेबाबत.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिनांक ०९/०६/२०१५ रोजीच्या पत्रान्वये महानगर क्षेत्रवाढीबाबत शासनाच्या नगर विकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. सदरचा प्रस्तावाबाबत संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून नियोजनाच्या दृष्टीकोनातून अभिप्राय मागविले असून ते प्राप्त झाल्यानंतर प्राधिकरणाच्या क्षेत्रात हद्दवाढ करण्याबाबत निर्णय घेता येईल.

प्राधिकरणास बिज भांडवल उपलब्ध करून देणेबाबत :-

प्राधिकरणाच्या दि. ११/०५/२०१५ रोजीच्या पहिल्या सभेतील विषय क्र. ६ नुसार शासनाकडून बिज भांडवल मागणी करण्यासाठी ठराव पारित केला आहे. या ठरावाच्या अनुषंगाने प्राधिकरणाने दि. २१/०५/२०१५ चे पत्र क्र. पीएमआरडीए / बिज / भांडवल / ७४४ अन्वये शासनाचे नगर विकास विभागास आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती केलेली आहे.

प्राधिकरणाच्या हद्दीतून जाणाऱ्या रिंगरोड बाबत :-

या अनुषंगाने पुणे व पिंपरी-चिंचवड शहराबाहेरून जाणाऱ्या प्रस्तावित रिंगरोडचे प्राथमिक काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यामार्फत सुरु आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहराबाहेर रिंगरोडचे काम हे करण्यासाठी आवश्यक ती कार्यपध्दती अवलंबून प्राधिकरणाने कामकाज करण्यास प्राधिकरणाच्या दि. २९/०५/२०१५ रोजीच्या सभेत मान्यता देण्यात आली. पुढील कार्यवाही महाराष्ट्र राज्य, रस्ते विकास महामंडळ यांच्यामार्फत सुरु आहे.

(५) शासनाने नुकतीच पीएमआरडीए ची स्थापना केलेली असून अत्यंत तातडीने कार्यवाही होत असून त्यामध्ये विलंब होणेचा प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या रात्रशाळा इमारतीच्या वर्ग खोल्यांचे थकीत भाडे विद्युत शुल्क दंड रक्कम व अनामत रक्कम माफ करण्याच्या मागणीबाबत

(१५) * ७६७१ श्री.कपिल पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.प्रकाश गजभिये, श्री.रामराव वडकुते, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेतील रात्रशाळांच्या सन २००० मधील भाडेवाढीला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिलेल्या स्थगिती काळातील भाडेवाढ व दंडाची रक्कम माफ करण्याबाबतचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,

- (२) तसेच मुंबई महानगरपालिकेच्या रात्रशाळा इमारतीच्या वर्ग खोल्यांचे थकीत भाडे विद्युत शुल्क दंड रक्कम व अनामत रक्कम माफ करण्याची मागणी मा.शिक्षण मंत्री यांचेकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २४ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास केली आहे, हे ही खरे आहे काय
- (३) तसेच, तत्कालिन मुख्यमंत्री यांचे आदेश कायम ठेवून भाडेवाढ व दंडाची रक्कम आणि थकबाकी माफ करण्याबाबत रात्रशाळा मुख्याध्यापक संघटनेच्या मागणीवर शासनाने महानगरपालिका प्रशासनाला आदेश दिले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या रात्र शाळेत गरीब व दिवसभर काम करणारे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत हे पाहता शासनाने उपरोक्त प्रकरणी चौकशी करून प्रश्न भाग १, २ व ३ बाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) होय, हे खरे आहे.

(३) हे खरे नाही.

(४) सन २००० मध्ये आकारण्यात येणाऱ्या भाड्याच्या शुल्कात सुधारणा करून दिनांक ०१.०२.२००८ च्या परिपत्रकानुसार अल्प व नाममात्र (रु.५०/-) इतके शुल्क आकारण्यात येते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

सांगोला (जि.सोलापूर) येथील पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बंद असलेले बांधकाम सुरु करणेबाबत तसेच तेथील पोलिसांची रिक्त पदे भरणेबाबत

(१६) * ७९२८ श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.सतिश चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित, श्री.खवाजा बेग, श्री.जयवंतराव जाधव, श्री.हेमंत टकले, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगोला (जि.सोलापूर) येथे उभारवयाच्या पोलीस ठाण्याच्या इमारतीचे काम मागील दोन वर्षांपासून बंद आहे, हे खरे आहे काय,

(२) निधी अभावी बंद असलेले पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम तातडीने करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) तसेच, सांगोला तालुक्यात १०३ गावे असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी केवळ ५२ पोलीस कार्यरत आहेत, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, गावाच्या क्षमतेच्या तुलनेत पोलिसांची संख्या अतिअल्प आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, गावांच्या तुलनेत पोलिसांची पदे भरणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील पोलीस ठाण्याच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी रु. ७९.९५ लाख इतक्या रकमेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणे व उर्वरित रक्कम रु. ३२.२९ लक्ष इतका वाढीव निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

(३) (४) व (५) हे खरे नाही, सांगोला पोलीस ठाणे येथे ७ अधिकारी व ८२ कर्मचारी कार्यरत आहे. तथापि भविष्यात आवश्यकता भासल्यास, पदे निर्माण करतेवेळी विचार करण्यात येईल.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील घरेलू कामगारांना रास्त हक्क आणि
कल्याणकारी योजनेचा लाभ देण्याबाबत**

(१७) * ७७५६ श्री.नरेंद्र पाटील, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.धनंजय मुंडे, श्री.खवाजा बेग, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.जयवंतराव जाधव, श्री.हेमंत टकले, अॅड.निरंजन डावखरे, श्री.किरण पावसकर, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अनिल भोसले, श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील घरेलू कामगारांना रास्त हक्क आणि कल्याणकारी योजनेचा लाभ देण्यासाठी तसेच घरेलू कामगारांसाठी किमान वेतन कायदा लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) घरेलू तसेच बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना कल्याणकारी योजनांचा प्रभावीपणे लाभ देण्यासाठी जिल्हास्तरांवर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची राज्यातील लोकप्रतिनिधींनी दिनांक १२ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास शासनाकडे मागणी केलेली आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रश्नाधीन बाबी संदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप, कोणतीही कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) अंशतः खरे आहे.

राज्यातील घरेलू कामगारांना रास्त हक्क आणि कल्याणकारी योजनेचा लाभ देण्यासाठी "महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ" ची स्थापना दि. १२.०८.२०११ रोजी करण्यात आली आहे. तसेच घरेलू कामगारांसाठी किमान वेतन कायदा लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

(२), (३) व (४) नाही, तथापि महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळासाठी पदनिर्मितीची कार्यवाही सुरु आहे. घरेलू कामगारांची नोंदणी ही सतत सुरु राहणारी प्रक्रिया बसून, असंघटित व अशिक्षित अशा घरेलू कामगारांच्या नोंदणीसाठी त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कामगार संघटनांना नोंदणीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची संपूर्ण कल्पना देण्यात येते. परिपूर्ण अर्जासह जिल्हा कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या घरेलू कामगारांची तात्काळ तपासणी करून नोंदणी करण्यात येते. बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे काम कामगार आयुक्त कार्यालयातील जिल्हा स्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे.

पुणे शहरातील घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात

(१८) * ७०३८ श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्री.हरिसिंग राठोड, श्री.रामहरी रुपनवर, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.अनिल भोसले, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.खवाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.हेमंत टकले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.जगन्नाथ शिंदे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.सतिश चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक ३३९७ ला दिनांक ११ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन महापालिकेकडून योग्यप्रकारे होत नसल्यामुळे शहरातील बहुसंख्य भागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला असल्यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन कालबद्धरित्या शास्त्रीय पध्दतीने करण्याची आवश्यकता असल्याची बाब पुणे महापालिकेच्या व शासनाच्या निदर्शनास दिर्घ काळापासून आलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुणे शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्याचा एक भाग म्हणून प्रभाग स्तरावर / क्षेत्रिय स्तरावर छोटे प्रक्रिया प्रकल्प ७-८ महिन्यात कार्यान्वित करण्याचे नियोजित असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रक्रिया प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे,

(४) घनकचरा व्यवस्थापनासाठी अनुक्रमे मौजे मोशी व मौजे वाघोली येथील जागा संपादित करण्याची प्रक्रिया अनेक महिन्यापूर्वी सुरु होऊनही त्यामध्ये अजूनही गती न आल्याने सदर जागा महानगरपालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत, हे ही खरे आहे काय,

(५) पुणे शहरात निर्माण होणारा कचरा उरुळी देवाची येथील कचरा डेपोत टाकण्यात येत असल्याने त्यास ग्रामस्थांचा विरोध असल्याने या कचरा डेपोसाठी महापालिकेस नवीन जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मा.मुख्यमंत्री यांनी ग्रामस्थांना दिलेले होते, अद्यापही यासंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(६) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुसार घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा संपादित करण्याबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(७) अद्याप, कोणतीही कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाही.

(२) होय. शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्याचा एक भाग म्हणून प्रभाग स्तरावर / क्षेत्रिय स्तरावर विकेंद्रीत पध्दतीने छोटे प्रकल्प उभारण्याचे काम सुरु आहे.

(३) प्रभाग स्तरावर सुयोग्य तंत्रज्ञान वापरून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्याकरिता जागतिक स्तरावर जाहिरात देवून, निविदा काढल्या असून, प्राप्त निविदांची छाननी सुरु आहे.

सद्यस्थितीत प्रभाग स्तरावर ५ मे. टन क्षमतेचे २१ बायोगॅस प्रकल्प व एकूण २५ मे. टन क्षमतेचे ५ मेकॅनिकल कंपोस्टिंग प्रकल्प सुरु आहेत.

त्याव्यतिरिक्त अन्य प्रकल्पांची सद्यःस्थिती खालीलप्रमाणे आहे:-

१) २५ मे. टन क्षमतेचे ५ बायोगॅस प्रकल्प सप्टेंबर, २०१५ पर्यंत सुरु होणे अपेक्षित आहे.

२) ५० मे. टन क्षमतेचा कचरा विलगीकरण व खत निर्मितीचा प्रकल्प सप्टेंबर, २०१५ पर्यंत सुरु होणे अपेक्षित आहे.

३) ४६ मे. टन क्षमतेच्या थर्मल कंपोस्टिंग कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे कार्यादेश देण्यात आले आहे.

४) ३०० मे. टन क्षमतेचे बायोमिथेनायझेशन (बायोसीएनजी) प्रकल्प ऑक्टोबर, २०१५ पर्यंत सुरु होणे अपेक्षित आहे.

५) ५०० मे. टन क्षमतेचे प्रकल्प मे. ऑर्गॅनिक रिसायकलिंग सिस्टिम प्रा.लि. मार्फत दिड वर्षामध्ये सुरु होणे अपेक्षित आहे.

(४) हे खरे आहे.

मौजे मोशी-मोशी गट नं. ३२७, जुना ३२५ येथील ७७ हेक्टर जागेपैकी सुमारे २५ हेक्टर जागेचा प्रस्ताव महसूल व वन विभागाच्या विचाराधीन आहे.

मौजे वाघोली-वाघोली येथील खाणीच्या जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, पुणे यांनी दिनांक २९.५.२०१५ रोजी मान्य केला असून, जिल्हाधिकारी, पुणे यांच्या आदेशानुसार गट नं. १२९/२ येथील जागा हस्तांतरणाबाबत तहसिलदार हवेली, यांच्याकडून कार्यवाही सुरु आहे.

(५) जागेबाबतचे वरील दोन प्रस्तावांशिवाय मौजे पिंपरी सांडस येथील १९.९ हे जागेच्या प्रस्तावाबाबत दिनांक २२.६.२०१५ रोजी नागपूर येथील वन विभागाचे कार्यालयात बैठक झाली असून, सदर बैठकीत एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट अॅसेसमेंट अहवाल सादर करणेबाबत सूचित करणेत आले आहे. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिकेकडून कार्यवाही सुरु आहे.

(६) घनकचरा व्यवस्थापनासाठी वरीलप्रमाणे कार्यवाही सुरु आहे.

(७) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील वेलिंगकर इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी केलेला आर्थिक गैरव्यवहार

(१९) * ७१८९ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिक्षण क्षेत्रातील प्रसिध्द शिक्षण प्रसारक मंडळ व मुंबईतील वेलिंगकर इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी आर्थिक गैरव्यवहार करून बेहिशोबी संपत्ती जमा केल्याबाबत पुणे येथील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआर नुसार शासनाने चौकशी करून संबधितावर कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप, कार्यवाही केली नसल्यास, होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहे आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) शिक्षण क्षेत्रातील प्रसिध्द शिक्षण प्रसारक मंडळ व मुंबईतील वेलिंगकर इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी आर्थिक गैरव्यवहार करुन बेहिशोबी संपत्ती जमा केल्याबाबत पुणे येथील विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे आहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान गुन्हा दाखल नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात सेवा हमी कायदा आणण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय

(२०) * ७१३९ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.राजेंद्र मुळक, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, डॉ.सुधीर तांबे, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.राहुल नार्वेकर, अॅड.निरंजन डावखरे, श्री.खवाजा बेग, श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते, श्री.मितेश भांगडिया, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे, श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.रामराव वडकुते, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.राजेंद्र जैन, श्री.आनंद ठाकूर, श्री.जर्नादन चांदूरकर, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.सुनिल तटकरे, अॅड.अनिल परब, डॉ.नीलम गोन्हे, श्री.अनंत गाडगीळ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाने नुकताच धोरणात्मक निर्णय घेऊन सरकारी विभागातील कामे व सेवा विशिष्ट मुदतीत देण्यासंबंधीचा सेवा हमी कायदा राज्यात आणण्याचा निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त कायदा आणण्याचा निर्णय जरी राज्य शासनाने घेतला असला तरी राज्यात विविध विभागात सुमारे १ लाख अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून माहे मे, २०१५ अखेर सुमारे १५००० कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कर्मचाऱ्यांची कमी संख्या असताना सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने कोणती ठोस उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) तसेच, सदरील कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने रिक्त असलेली पदे भरण्यासंदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२), (३) व (४) शासकीय कार्यालयात एकूण मंजूर पदांपैकी सुमारे १८ टक्के पदे रिक्त आहेत. तथापि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ च्या अंमलबजावणीकरीता माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोकसेवा ऑनलाईन देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, त्यामुळे अंमलबजावणीवर विपरीत परिणाम होणार नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पोलीस चौकीला मुलभूत सुविधा पुरविणेबाबत

(२१) * ६८६२ श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.धनंजय मुंडे, श्री.राहुल नार्वेकर, अॅड.निरंजन डावखरे, श्री.हेमंत टकले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-भिवंडी शहराला जोडणाऱ्या जुन्या लोखंडी पुलाच्या सुरक्षिततेसाठी तसेच पुलावरून होणाऱ्या चोरट्या वाहतुकीस पायबंद घालण्यासाठी दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी एक पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू पोलीस चौकीला छप्पर वा भिंती न घालता राहुटी उभी करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, या राहुटीतून २४ तास ड्युटी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी फक्त एक टेबल, एक खुर्ची आणि एक वायरलेस सेट एवढ्याच सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, ऊन, वारा, पावसात आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, शासनाने कोणती उपाययोजना केली आहे वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) पोलीस चौकीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

गेवराई (जि.बीड) शहरातील झोपडपट्टी धारकांचे अतिक्रमण नियमाकुल करणेबाबत

(२२) * ७४९८ श्री.अमरसिंह पंडित, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.सतिश चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी : तारांकित प्रश्न क्रमांक ३६७० ला दिनांक ११ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गेवराई (जि.बीड) शहरातील संजयनगरसह इतर भागातील झोपडपट्टी धारकांना दिनांक ०१ जानेवारी १९९४ पूर्वीचे रहिवाशी असल्याचे प्रमाणपत्र देताना राजकीय हस्तक्षेप झाल्याची तक्रार झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीने केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, संजयनगर इतर भागातील अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र नगर परिषदेने सर्व झोपडपट्टी धारकांना उपलब्ध करण्यासाठी समितीने दिनांक २० फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास आंदोलनाचा इशारा दिला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीने ८८६ अतिक्रमण धारकांचे पुरावे दिनांक ४ जुलै, २०११ रोजी वा त्यासुमारास नगरपरिषदेकडे दिले आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, नगर परिषदेकडून होणारा अन्याय थांबवून पात्र अतिक्रमण धारकांना सन १९९५ पूर्वीचे प्रमाणपत्र देवून त्यांचे अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय.

(३) नाही.

(४) व (५) संबंधीत अतिक्रमण धारकांना त्यांची अतिक्रमणे सन १९९५ च्या पूर्वीची असल्याचे स्पष्ट पुरावे देण्याच्या सूचना वेळोवेळी नगरपरिषदे मार्फत देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सन १९९५ पूर्वीच्या ४७६ अतिक्रमण धारकांपैकी पात्र अशा ३६६ अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे नियमाकुल करणे बाबतची कार्यवाही सुरू आहे.

**मौजे आर्णी (जि.यवतमाळ) येथील आर्णी पोलीस स्टेशन मधील
कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याबाबत**

(२३) * ७८८४ श्री.ख्वाजा बेग, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.आनंद ठाकूर, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : तारांकित प्रश्न क्रमांक ३९२१ ला दिनांक २५ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे आर्णी (जि.यवतमाळ) येथील आर्णी पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल व रिक्त पदेही तात्काळ भरण्यात येतील असे आश्वासन अर्थसंकल्पीय अधिवेशन २०१५ मध्ये देण्यात आले होते, हे खरे आहे काय,
- (२) तसेच, उपरोक्त पोलीस स्टेशनची इमारत जीर्ण झाल्याने सदर पोलीस स्टेशन नवीन जागेत बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्रश्न भाग (१) व (२) बाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही. तथापि, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राज्य पोलीस दलातील विविध घटकांसाठी पाच टप्प्यात ६१४९४ पदे निर्माण करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात विविध घटकांसाठी १२,०४३ पदे मंजूर करण्यात आली आहेत.

(२) होय.

(३) प्रश्न भाग २ बाबत सदर इमारत ही ब्रिटीशकालीन असून इमारतीचे बांधकाम सन १८९३-१८९४ साली झाले आहे. इमारत बांधकामासाठी जिल्हाधिकारी, यवतमाळ यांचेकडून जमीन मिळविण्याची कार्यवाही पोलीस अधिक्षक, यवतमाळ यांचेकडून सुरू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

खामगांव (जि.बुलढाणा) येथील पाणीपुरवठा योजनेचे काम बंद असल्याबाबत

(२४) * ८१४३ श्री.पांडुरंग फुडकर : तारांकित प्रश्न क्रमांक ४०४६ ला दिनांक १८ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खामगांव (जि.बुलढाणा) शहरासाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना सन २००८-०९ मध्ये मंजूर झाली आहे, हे खरे आहे काय, सदर निविदा सी.एस.आर. पेक्षा किती टक्क्यावर देण्यात आली त्याची कारणे काय आहेत,
- (२) असल्यास, या योजनेसाठी किती निधी प्राप्त झाला, किती काम पूर्ण झाले व किती बिले कंत्राटदाराला वितरीत करण्यात आली,
- (३) असल्यास, सदर काम बंद असल्याची कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, विलंब करणाऱ्या कंत्राटदारावर शासन कडक कारवाई करणार आहे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) केंद्र शासनाने सन २००८-०९ मध्ये खामगांव शहराच्या पाणी पुरवठा योजनेच्या रुपये ४३.२८ कोटी किंमतीच्या प्रकल्पास मंजूरी दिलेली आहे. हे खरे आहे.

खामगांव शहर पाणी पुरवठा योजना सन २००६-०७ च्या दरसूचीनुसार तयार करून केंद्र शासनाकडे युआयडीएसएसएमटी योजनेअंतर्गत मजुरीसाठी पाठविण्यात आली होती. केंद्र शासनाने सदर योजना सन २००८-०९ मध्ये मंजूर केलेली आहे. त्यानुसार सन २००६-०७ च्या दरसूचीप्रमाणे ५३.४४ टक्के जादा दराने तर सन २००८-०९ च्या दरसूचीनुसार ९.१३ टक्के जादा दराने न्यूनतम दराची निविदा खामगांव नगरपरिषदेमार्फत मंजूर करण्यात आली आहे.

(२) सदर प्रकल्पासाठी केंद्र शासन हिस्सा रुपये ३४.६२ कोटी, राज्य शासन हिस्सा रुपये ४.३२ कोटी व राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे वाढीव दरसूचीतील फरकाच्या ५० टक्के रक्कत रुपये ५.७१ कोटी पूरक अनुदान म्हणून असा एकूण रुपये ४४.६५ कोटी निधी खामगांव नगरपरिषदेस वितरीत करण्यात आला आहे. खामगांव नगरपरिषदेच्या अहवालानुसार प्रकल्पांतर्गत मंजूर १३ उपांगांपैकी ७० टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. सदर प्रकल्पाच्या कामापोटी कंत्राटदाराला रक्कम रुपये ४६.७० कोटी वितरीत करण्यात आली आहे.

(३) व (४) खामगांव नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेबाबत कंत्राटदारांकडून सन २०१२ नंतरच्या कामासाठी वारंवार दरवाढीची मागणी करून काम बंद केले असल्याने नगरपरिषदेमार्फत कंत्राटदार कंपनीची बँक गॅरंटी रुपये ४.३५ कोटी गोठवून नगरपरिषदेकडे वर्ग करण्याबाबतची कार्यवाही नगरपरिषदेमार्फत सुरु करण्यात आली होती. तथापि, खामगांव नगरपरिषदेमार्फत केलेल्या कार्यवाहीच्या विरोधात कंत्राटदार कंपनीने उच्च न्यायालयात प्रकरण दाखल केले असून नगरपरिषदेकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीवर स्थगिती आदेश मा.उच्च न्यायालयाने दिलेले असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

**भुलाबाई देसाई मार्ग येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या भूखंडावर
मेसर्स आकृती बिल्डर यांनी केलेले अवैध बांधकाम**

(२५) * ६६७२ श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.किरण पावसकर, श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भुलाबाई देसाई मार्ग येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या भूखंडावर मेसर्स आकृती बिल्डर यांनी अवैध बांधकाम केल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरचा भूखंड बृहन्मुंबई महानगरपालिकेने सन २००९ मध्ये वाहनतळ बांधणे या सार्वजनिक उपयोगाकरीता मेसर्स आकृती बिल्डर यांना हस्तांतरीत केला होता व ते काम पूर्ण करून सन २०१४ मध्ये महानगरपालिकेस पुर्नहस्तांतरीत करणे अभिप्रेत होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर वाहनतळाचे ठिकाणी हुक्का पार्लर व इतर व्यवसायिक बांधकामे आढळून आली आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर बाबतीत मेसर्स आकृती बिल्डर व त्यांच्याशी संगनमत करणारे पालिकेचे अधिकारी यांच्याविरुद्ध काय कारवाई करण्यात आली,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

- (२) होय. हे खरे आहे. सदर वाहनतळ मे.आकृती निर्माण प्रा.लि. यांच्यातर्फे महानगरपालिकेस दिनांक १५.०६.२०१५ रोजी हस्तांतरीत करण्यात आले आहे.
- (३) हे खरे नाही.
- (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या
कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे लाभ मिळत नसल्याबाबत**

(२६) * ८०६९ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या सेवेतून गेल्या ३ ते ४ वर्षात १५० पेक्षा अधिक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, हे खरे आहे काय,

- (२) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या रजेच्या रोखीकरणाची सुमारे १९ लाख अंशराशी करण्याची सुमारे ३ कोटी ७३ लाख उपदानाची सुमारे २ कोटी ३० लाख इत्यादी रकमा देय असूनही त्यांना देण्यात आल्या नाहीत, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, संबंधित कर्मचाऱ्यांची देणी न देण्याची कारणे काय आहेत,
- (४) संबंधित कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्याबाबत कोणती उपाययोजना करण्यात आली आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

दिनांक १.०४.२०१२ ते आजपर्यंत १६२ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत.

- (२) होय.
- (३) भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न एल.बी.टी., मालमत्ता व इतर कर याद्वारे रुपये १० ते ११ कोटी प्रतिमहा असून बांधील खर्च रुपये १५ कोटी आहे.
- (४) भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आर्थिक उत्पन्नात वाढ करण्याचे धोरण आहे. आर्थिक उत्पन्नात वाढ झाल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून जेष्ठता यादीप्रमाणे देयके अदा करण्यात येतील.
- महानगरपालिकेने त्यांचे आर्थिक स्रोत व वसुली वाढवावी याबाबत शासन स्तरावरून आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत.

**पुणे येथील नदी सुधार योजनेंतर्गत सुयश सिमेंट ट्रीटमेंट प्लँटसाठी
जायका या कंपनीशी करार करण्याबाबत**

- (२७) * ८१६६ श्रीमती दिप्ती चवधरी, डॉ.सुधीर तांबे, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.ख्वाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.अनिल भोसले, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी : तारांकित प्रश्न क्रमांक ३२०३ ला दिनांक २५ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) नदी सुधार योजने अंतर्गत पुणे शहरातील नदीकाठावर ११ मैलापाणी शुध्दीकरण केंद्र उभारण्यासाठी जायका या जपानच्या कंपनीने सुमारे ८५० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे दिला आहे, परंतु केवळ केंद्रीय पर्यावरण विभाग या संदर्भात निर्णय घेत नसल्याने या कंपनीचा करार झाला नसल्याने पुणे शहरातील नदी सुधार प्रकल्प प्रलंबित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच सदरहू करार ३१ मार्च पर्यंत होईल असे आश्वासन अर्थसंकल्पीय अधिवेशन, २०१५ मध्ये देण्यात आले होते, हे ही खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करून नदी सुधार प्रकल्प प्रलंबित राहू नये यासाठी शासनाने जायका या कंपनीशी करार करण्याबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) पुणे महानगरपालिकेचे नदी सुधार योजनेच्या अनुषंगाने जायका या जपानच्या कंपनी सोबत अद्याप करार झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे, तथापि, या संदर्भात केंद्र शासनाच्या ई.एफ.सी कमिटीची (एक्सपेंडीचर अँड फायनान्स कमिटी) संयुक्त बैठक दिनांक २ जुलै, २०१५ रोजी संपन्न झाली. या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सदर प्रकल्पाचे करारनाम्याबाबत आवश्यक ती कार्यवाही पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

(२) याबाबत मार्च, २०१५ अखेर भारत सरकार व जपान सरकार यांचे दरम्यान करारावर स्वाक्षरी होणे अपेक्षित असल्याचे उत्तर देण्यात आले होते.

(३) आता दिनांक २ जुलै, २०१५ रोजीच्या केंद्र शासनाच्या ई.एफ.सी कमिटीच्या बैठकीमध्ये उक्त योजनेची शिफारस करण्यात आली असून, प्रकल्पाचे करारनाम्याबाबत आवश्यक ती कार्यवाही पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत

(२८) * ७५७९ डॉ.सुधीर तांबे, श्री.सतिश चव्हाण, श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीवर अनेक आक्षेप असून आयोगाचे धोरण निश्चित नाही, अभ्यासक्रम बदलाबाबत साशंकता, विविध परीक्षांचा अभ्यासक्रम विहित वेळेत जाहीर न करणे, प्रश्नपत्रिकांमध्ये होणाऱ्या चुका असे प्रकार वारंवार घडत असल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त बाबींची शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) तदनुसार, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप, याबाबत कोणतीच कार्यवाही केली नसल्यास त्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२), (३) हे खरे नाही.

प्रशासनामध्ये चांगले व उत्तम दर्जाचे अधिकारी सेवेत यावेत व प्रशासनाचा दर्जा उंच व्हावा यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या विविध परीक्षांकरिता अभ्यासक्रम व परीक्षा योजना तयार करणे व त्यामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करणेबाबतचे धोरण निश्चित करण्याचे अधिकार भारतीय संविधानातील अनुच्छेद क्र.३२० अन्वये आयोगास आहेत. संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा (पूर्व) परीक्षेचा दर्जा विचारात घेऊन तसेच वैकल्पिक विषयातील उमेदवारांना अधिकचा लाभ मिळू नये, या उद्देशाने आयोगाकडून अभ्यासक्रमात बदल केला आहे. आयोगाकडून अभ्यासक्रम जाहीर केल्यानंतर उमेदवारांना परीक्षेच्या तयारी करिता पुरेसा वेळ देखील दिला जातो. तसेच प्रश्न पत्रिकांमधील चुकांबाबत उत्तरपत्रिकेचे मुल्यांकन करतांना आयोगाने रद्द केलेल्या प्रश्नांना गुण वा निगेटिव्ह गुण दिले जात नाहीत. त्यामुळे उमेदवारांच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम होत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील झोपडपट्टींचा विकास विविध कारणांमुळे प्रलंबित असल्याबाबत

(२९) * ७६११ श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) झोपडपट्टी पुनर्विकास योजना (एसआरए) आणि सामुहिक पुनर्विकास (क्लस्टर) योजनांना चालना देण्यासाठी ७० टक्के रहिवाशांची संमती नव्या धोरणात ५० टक्क्यापर्यंत आणली जाणार असल्याचे दिनांक २ मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबईतील केवळ २५ टक्के झोपडपट्टींचा विकास झाला असून सुमारे ७५ टक्के योजना विविध कारणांमुळे रखडल्या असल्याचे आढळून येत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली आहे वा करणार आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) दिनांक १३ जानेवारी, २०१५ रोजी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत झोपडपट्टीवासियांची आवश्यक असणारी ७० % ची संमती ५० % आणणे शक्य आहे काय हे तपासण्याच्या सूचना विभागात दिलेल्या आहेत.

(२) सन २०११ च्या जणगणनेत उपलब्ध आकडेवारीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ११,०१,६५५ झोपड्या असून त्यापैकी ४,७१,०७१ झोपड्यांचे पुनर्वसनाचे काम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेले आहे. या योजना रखडण्याची प्रमुख कारणे खालील प्रमाणे आहे :-

- १) खाजगी मालकीच्या जमिनीवरील झो.पु. योजनेसाठी जमीन मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त न होणे.
- २) झोपडपट्टीवासियांची झो.पु. योजनेस ७० % सहमती प्राप्त करणे जिकरीचे असणे.
- ३) बृहन्मुंबई महानगरपालिका व म्हाडा यांचेकडून प्रमाणित परिशिष्ट-२ प्राप्त होण्यास होणारा विलंब.
- ४) महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ च्या कलम ३३/३८ कायदेशीर प्रक्रीया पूर्ण होण्याच्या कार्यवाहीस लागणारा विलंब.
- ५) खाजगी जमिनीचे भुसंपादन करण्याची प्रक्रीया पूर्ण करण्यास लागणारा मोठा कालावधी.
- ६) झो.पु. योजनेबाबत न्यायालयात दाखल विविध दावे.
- ७) लोहमार्गाजवळील झो.पु. योजनांचा विकास करतांना सोडावे लागणारे विशिष्ट अंतर.
- ८) सीआरझेड बाधीत झो.पु. योजनांच्या अनुषंगाने पर्यावरण व वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्याकरीता लागणारा कालावधी,
- ९) केंद्र शासनाच्या विविध विभागाच्या मालकीच्या जमिनीवरील झो.पु. योजनांसाठी आवश्यक असलेले ना-हरकत प्रमाणपत्र.
- १०) काही झो.पु. योजनांसाठी भारतीय पुरातत्व विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र अनिर्वाय असणे.
- ११) तुरुंगाच्या जवळ असलेल्या व वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवरील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस हरकत असणे, इत्यादी.

(३) झोपडपट्टी पुनर्वसन योजना रखडू नयेत म्हणून बृहन्मुंबईतील झोपडपट्ट्यांचा आधुनिक पध्दतीने सर्वेक्षण करणे, झोपडीची व झोपडीवासियांची पात्रता तपासणे व योजनेस संमती घेणे या दोन्ही बाबत स्वतंत्र कार्यवाही करणे, विकासकाची निवड गुप्त मतदान पध्दतीने करणे, झोपडपट्टी पुनर्वसन योजना लिलाव पध्दतीने राबविणे, प्रिमीयमची २५ % रक्कम जमिनीची मालकी असणाऱ्या शासकीय/ निमशासकीय संस्थांना देणे अशा सारखे धोरणात्मक बदल करण्याची कार्यवाही प्राथमिक स्तरावर सुरु आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये उद्भवणाऱ्या तक्रारींचा निपटारा होण्याच्या दृष्टीने तक्रार निवारण समिती स्थापन करण्याबाबतची प्रारूप नियमावली प्रसिध्द करण्यात आली आहे. लवकरच ती अंतिम करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

यवतमाळ जिल्ह्यातील वडगांव रोड पोलीस ठाण्याच्या मालखानामधून जप्तीतील
रिव्हालवर, काडतुसे तसेच रोख रक्कम चोरीला गेल्याबाबत

(३०) * ७८७३ श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव,
श्री.खवाजा बेग, श्री.सुनिल तटकरे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले,
श्री.दिपकराव साकुंखे-पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा
करतील काय :-

- (१) यवतमाळ जिल्ह्यातील वडगांव रोड पोलीस ठाण्याच्या मालखानामधून जप्तीतील
रिव्हालवर व काडतुसे तसेच ४१ लाख ६६ हजार रुपये चोरीला गेल्याचे दिनांक १६
मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार आतापर्यंत किती
गुन्हेगारांना अटक करून त्यांचेकडील चोरीचा माल तसेच रोख रक्कम वसूल
करण्यात आली आहे,
- (४) नसल्यास, विलंब लागण्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) यवतमाळ जिल्ह्यातील वडगांव रोड पोलीस ठाण्याच्या
मालखानामधून जप्तीतील ४१ लाख ६६ हजार ६०० रुपये चोरीला गेल्याचे दिनांक १३
मे, २०१५ रोजी निदर्शनास आले आहे परंतु जप्तीतील रिव्हालवर व काडतुसे चोरीला
गेलेली नाहीत.

(२) व (३) सदर प्रकरणी, पोलीस स्टेशन वडगांव रोड येथे गु.र.क्र.१२३/१५,
भा.दं.वि.कलम ३८९, ४०९ अन्वये दिनांक १४ मे, २०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात
आला. त्याच दिवशी आरोपीस अटक करण्यात आली असून संपूर्ण रोख रक्कम
आरोपीकडून हस्तगत करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील १९४ ब या भूखंडावरील झोपडपट्टीवासीयांची
पुनर्वसन योजना तात्काळ सुरु करण्याबाबत

(३१) * ८०२७ श्री.जयवंतराव जाधव, श्री.संदिप बाजोरिया, श्री.नरेंद्र पाटील,
श्री.अनिल भोसले, श्री.खवाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर :
सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील १९४ ब या भूखंडावरील झोपडपट्टीधारकांनी स्थापन केलेल्या जुनी रमाबाई एस.आर.ए. गृहनिर्माण संस्था या संस्थेस झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी जागेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळणेसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने माहे फेब्रुवारी २००९ मध्ये वा त्या दरम्यान प्रादेशिक परिवहन विभागास पाठविलेला प्रस्ताव माहे मे २०१५ पर्यंत प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, प्रलंबित झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने ना हरकत प्रमाणपत्र देण्याची लोकप्रतिनिधींनी शासनाकडे मागणी केलेली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, झोपडपट्टीवासीयांची सदर पुनर्वसन योजना तात्काळ सुरु करण्यासाठी भाग (१) व (२) बाबत शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे.
- (४) अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) घाटकोपर पूर्व येथील नगर भूमापन क्र. १९४ (पै) वरील जुनी रमाबाई सहकारी गृहनिर्माण व संत नामदेव सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दिनांक ३०.११.२०११ च्या पत्रान्वये प्रादेशिक परिवहन कार्यालयास विनंती केली होती. त्या संदर्भात प्रादेशिक परिवहन विभागाने दि. २४.०९.२०१२ अन्वये शासनस्तरावर गृह विभागाकडे (परिवहन) व त्या विभागाने गृहनिर्माण विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. विकास नियोजन आराखड्यानुसार या मिळकतीवर मोटार परिवहन विभागाचे आरक्षण असून विकास नियंत्रण नियमावली १९९१, ३३(१०) परिशिष्ट IV च्या उपकलम ७.५ नुसार ४५०० चौ.मी. बांधीव आरक्षण प्रस्तावित आहे. परंतु परिवहन विभागाने या ठिकाणी वाहन तपासणी, ड्रायव्हिंग टेस्ट करीता ३ एकर रिकामी जागा उपलब्ध करून द्यावी ही मागणी केली आहे. त्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन विभागास रिकामी जागा देणे शक्य आहे किंवा कसे याबाबत तपासणी करण्याच्या सूचना शासनस्तरावरून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास दिल्या आहेत.

(२) मा. लोकप्रतिनिधी यांचे दिनांक ६ मे, २०१३ रोजीचे पत्र प्राप्त झाले आहे.

(३) सदर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या क्षेत्रात सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग व बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित आरक्षणे आहेत. सद्यःस्थितीत परिवहन विभागाशी संबंधित बाब प्रलंबित असून वर नमुद केल्याप्रमाणे प्रादेशिक परिवहन विभागास रिकामी जमीन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून शासन पत्र दि. १५.०१.२०१५ अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन

प्राधिकरणाकडून प्रस्ताव मागविला आहे. सदर योजनेस दिनांक १२.४.२०१० रोजी आशयपत्र देण्यात आले आहे. या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये पुनर्वसन व विक्री घटकाच्या अनुक्रमे ९ व ३ इमारती आहेत. पुनर्वसन घटकाच्या सर्व ९ इमारतींच्या जोत्यापर्यंतच्या बांधकामास दिनांक ७.६.२०१२ रोजी परवानगी दिलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताना म्हाडाच्या संकेतस्थळाप्रमाणे
दिसणारे बनावट संकेतस्थळ सक्रिय झाले असल्याची बाब**

(३२) * ७३५६ श्री.विजय गिरकर, श्री.अनंत गाडगीळ, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, अॅड.अनिल परब : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताना म्हाडाच्या संकेतस्थळाप्रमाणे दिसणारे बनावट संकेतस्थळ सक्रिय झाले असल्याची बाब माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर संकेतस्थळावर सर्वसामान्य लोकांची माहिती व पैसे वळते करून घेण्याचा धोका संकेतस्थळामार्फत केला जात असल्याचे समजते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणाची तक्रार म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या तक्रारीनुसार म्हाडाचे बनावट संकेतस्थळ तयार करणाऱ्यांचा शोध घेऊन शासनाने दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबनाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) होय, हे खरे आहे.

सदरहू बाब दिनांक १३.४.२०१५ रोजी निदर्शनास आली.

(२), (३) व (४) हे खरे नाही. श्रीमती वैशाली सदानंद सिंग, CPRO यांच्या नावे www.mhadalottery2015.IN या संकेतस्थळाची GoDaddy.com येथे नोंदणी केलेली आहे. या संकेतस्थळावर म्हाडा सोडतीबाबत तसेच म्हाडाची इतर माहिती, म्हाडाचे बोधचिन्ह वापरण्यात आलेले आहे. तरी सदर प्रकरणी म्हाडाच्या संकेतस्थळासारखे संकेतस्थळ बनवून किंवा म्हाडाच्या संकेतस्थळावरील माहितीचा व संकेतचिन्हाचा वापर करून लोकांची फसवणूक होण्याची शक्यता असल्यामुळे या

संकेत स्थळावरून नेट मॅजिक वर जाणाऱ्या access नेट मॅजिक डेटा सेंटरला माहिती व संचार तंत्र कक्ष, म्हाडा यांचेमार्फत कळवून बंद करण्यात आलेले आहे.

तसेच I P Owner abuse@cnfluence-network.com o domainregistrant abusecontact@pulicdomainregistry.com यांना माहिती व संचार तंत्र कक्ष, म्हाडा यांचेमार्फत मेल द्वारे कळविण्यात आलेले असून जाहीर निवेदन दि. १७.०४.२०१५ व दि. १८.०४.२०१५ रोजीच्या वर्तमानपत्रात देण्यात आलेले आहे व तसेच दि. १८.०४.२०१५ रोजी सायबर पोलिस ठाणे, बी.के.सी. मुंबई येथे पहिली खबर (FIR) क्र. २१/१५ अनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून कायदेशीर कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

पंढरपूर (जि.सोलापूर) येथील मंदिराकडे जाणाऱ्या "भक्ती मार्ग"
या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत

(३३) * ७०१२ श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.राजेंद्र मुळक, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पंढरपूर (जि.सोलापूर) येथील मंदिराकडे जाणाऱ्या "भक्ती मार्ग" या सर्वात मोठ्या वर्दळीच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने त्याचा अवघ्या पंढरपूरकरांसह जिल्हा आणि राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे दिनांक ८ मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त रस्त्यावर अपघाताची शक्यता लक्षात घेता या रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप, कोणतीच कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही, तथापि सदर रस्त्यावर काही प्रमाणात खड्डे पडल्याचे निदर्शनास आले होते.

(२) या सदंर्भात तात्पुरती उपाययोजना म्हणून रस्त्यावरील खड्डे डांबरी पॅचवर्क पध्दतीने भरण्याचे काम पंढरपूर नगरपरिषदेकडून चालू आहे. तसेच सदर रस्त्याचे काम पंढरपूर तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून घेण्यात आले असून रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईसह राज्यातील महापालिका व शासकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत
असलेल्या परिचारिकांच्या विविध समस्यांबाबत**

(३४) * ६७९३ श्री.आनंद ठाकूर, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.राहुल नावेंकर, श्री.खवाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईसह राज्यातील महापालिका व शासकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या परिचारिकांना रुग्णसेवा करीत असताना संसर्गजन्य आजाराची लागण होण्याचा धोका अधिक असतो, मात्र त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षा यांनी माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आणली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने याची चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्याअनुषंगाने परिचारिकांना संसर्गजन्य आजारापासून संरक्षण, विमा योजना तसेच त्यांचे आर्थिक प्रश्न सोडविण्याबाबत शासन कोणती कार्यवाही वा उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) प्राप्त झालेल्या निवेदनाच्या संदर्भात मा.मंत्री (वैद्यकीय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०५.०५.२०१५ रोजी बैठक आयोजित करून सर्व मुद्यांवर चर्चा करून यथायोग्य प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबत संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना सुचना देण्यात आल्या आहेत.

(३) व (४) या संदर्भातील धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी वस्तुनिष्ठ अहवाल अद्याप संचालकामार्फत शासनास प्राप्त झालेला नाही. अभिप्रेत अहवाल प्राप्त झाल्यानंतर उचित कार्यवाही करण्याचे प्रस्तावित आहे.

महानगर पालिकेच्या रुग्णालयातील परिचारिकांना संसर्गजन्य विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेण्यात येते.

औरंगाबाद शहरासाठी पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम लवकर सुरु करणेबाबत

(३५) * ७२३६ श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औरंगाबाद शहरासाठी सिटी युटिलिटी कंपनीने माहे जून-जुलै, २०१५ पासून जायकवाडी प्रकल्पापासून पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू काम लवकरात लवकर सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

औरंगाबाद समांतर जलवाहिनी प्रकल्प पीपीपी तत्वावर राबविण्याचा निर्णय औरंगाबाद महानगरपालिकेने घेतला असून त्यानुसार औरंगाबाद शहर वॉटर युटिलिटी कंपनी स्थापन करून त्यांच्याशी सप्टेंबर, २०११ मध्ये सवलत करारनामा औरंगाबाद महानगरपालिकेने केलेला आहे.

सदर सवलत करारनामानुसार तिमाही उद्दीष्ट (माईलस्टोन) निश्चित करण्यात आलेले असून त्यानुसार ऑगस्ट २०१५ अखेर पर्यंतच्या माईलस्टोनमध्ये जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत टाकावयाच्या साधारणतः ३९ कि.मी. लांबीच्या मुख्य जलवाहिनीपैकी साधारणतः ३.५० कि.मी. लांबीकरीता पाईप उपलब्ध करण्याचे सवलतधारकाचे नियोजन आहे. त्यानंतर पुढील माईलस्टोन नुसार पाईप लाईनची उपलब्धता करणे व पाईपलाईन टाकणे ही कामे सवलतधाकामार्फत करण्यात येणार आहेत.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण येथे बांगलादेशी महिलेवर बलात्कार झाल्याबाबत

(३६) * ८२१८ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.प्रकाश गजभिये, श्री.प्रकाश बिनसाळे,

श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सुनिल तटकरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई मध्ये दलालामार्फत वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या एका बांगलादेशी महिलेने दिनांक १० मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास कुंटणखान्यातून सुटका करून घेतल्यावर तिच्यावर ४ जणांच्या टोळीने कल्याण येथे बलात्कार केल्याची घटना माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान घडली, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले,
- (३) असल्यास, याप्रकरणी जबाबदार असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, वेश्या व्यवसायास कायद्याने बंदी असताना अशा घटना वारंवार होतात, सर्रासपणे हा व्यवसाय चालत असताना पोलिसांना याबाबतीत जबाबदार धरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाही.

(२) तथापि, कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. १८.५.२०१५ रोजी बांगला देशीय महिलेवरील गॅंगरेप झाल्याबाबत कोळसेवाडी पोलीस स्टेशनला गु.र.नं. २४५/२०१५ भा.दं.वि. कलम ३७६ (ग), ३२३, ३७०, ३४ सह अनैतिक व्यवसाय प्रतिबंध अधिनियम कलम ५, ८ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.

(३) सदर प्रकरणी जबाबदार असलेल्या एकुण ६ आरोपीतांना अटक करण्यात आले आहे.

(४) राज्य गुन्हे अन्वेषण विभागात अनैतिक मानवी वहातूक प्रतिबंध समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात एकुण १२ घटकांमध्ये अनैतिक मानवी वहातूक प्रतिबंध कक्ष स्थापन करण्यात आलेले असून, सदर कक्षाच्या स्थापनेपासून मे २०१५ अखेर १२३२ बळींच्या सुटकेच्या धाडी टाकून ६११२ बळीतांची महिला व मुलींची सुटका करण्यात आलेली आहे. तसेच ३६०९ अनैतिक मानवी वहातूक करणारे आरोपींना (वहातूकदार) अटक करण्यात आलेली आहे. सदर कक्षांमार्फत एकुण ६९ कुंटणखाने बंद करण्यात आलेले आहेत.

**सन २०१४ साली सशस्त्र पोलीस भरतीत पात्र झालेल्या
उमेदवारांना अद्याप नियुक्ती न मिळाल्याबाबत**

(३७) * ८३०८ श्री.महादेव जानकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सन २०१४ साली राज्य शासनाच्या सशस्त्र पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून पात्र ठरलेल्या सुमारे ७० पात्र उमेदवारांना शासनाने कोणतेही कारण न देता अद्यापपर्यंत भरती न केल्याबाबतची घटना नुकतीच निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) सदर पात्र उमेदवारांना कोणत्याही कारणाशिवाय ९ महिन्यांचा कालावधी उलटूनही नियुक्तीचे आदेश न झाल्याने त्यांचे नुकसान होत आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश निर्गमित न करण्याची कारणे काय आहेत,

(४) पात्र ठरलेल्या ७० सशस्त्र पोलीस शिपाई यांना किती दिवसांत हजर करून घेणार आहेत, तसेच या प्रकरणी चौकशी करून नियुक्ती मिळण्यासाठी विलंब करणाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे खरे नाही. सन २०१४ च्या सशस्त्र पोलीस भरतीमध्ये निवड केलेल्या २२० उमेदवारांपैकी ६१ उमेदवारांना रिक्त पदांअभावी नियुक्ती देणे शक्य झालेले नाही.

(३), (४) व (५) सन २०१४ मधील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीत प्रतिनियुक्तीवर नेमणूक होणे शिल्लक असलेली पोलीस शिपायांची ११२ पदे विचारात घेऊन एकूण २२० पोलीस शिपायांची भरती घेण्याकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती व एकूण २२० उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. मात्र प्रतिनियुक्तीवर पोलीस शिपायांची नेमणूक न झाल्याने निवड केलेल्या २२० उमेदवारांपैकी १५६ उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. तसेच, सदर उमेदवारांमधील ३ उमेदवारांनी त्यांची निवड रद्द करण्याबाबत केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने त्यांची विनंती मान्य करण्यात आली आहे. उर्वरित ६१ उमेदवारांना रिक्त पदांअभावी अद्याप नियुक्ती देणे शक्य झालेले नाही.

पदोन्नतीमुळे निर्माण होणाऱ्या पोलीस शिपायांच्या रिक्त पदात शिल्लक असलेल्या सर्व ६१ उमेदवारांना नियुक्त्या देण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

पोलीस शिपायांची पदे जशी जशी रिक्त झाली आहेत त्यानुसार उमेदवारांना सशस्त्र पोलीस शिपाई पदावर नियुक्त्या देण्यात आल्या असून नियुक्त्या देण्यात विलंब झालेला नाही.

----- ठाणे येथे कर्करोग रुग्णालय उभारण्याबाबत

(३८) * ७५६६ अॅड.निरंजन डावखरे : तारांकित प्रश्न क्रमांक ३५४२ ला दिनांक ११ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे येथे टाटा मेमोरियल संस्थेच्या सहकार्याने ठाणे महानगरपालिकेतर्फे कर्करोग रुग्णांसाठी कर्करोग रुग्णालय उभारण्यात येत असल्याचे दिनांक १५ मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या कर्करोग रुग्णालयाचे उभारणीसाठी भूखंड उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास ठाणे महानगरपालिकेने दिनांक १५ मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास मंजुरी दिली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच सदर कर्करोग रुग्णालयाचे उभारणी संदर्भात १ महिन्यात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे मा.मुख्यमंत्री महोदयांनी सन २०१५ च्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात उपरोक्त विषयावरील आयुधाव्दारे झालेल्या (सन २००५ चे प्रथम अधिवेशनात) चर्चेस उत्तर देताना विधानपरिषद सभागृहास आश्वासित केले आहे. असे असताना ठाणे महापालिकेने भूखंडास मंजुरी देण्याखेरीज अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर कॅन्सर हॉस्पिटल कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे व त्याबाबतचा आराखडा व कामाची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) ठाणे महानगरपालिकेच्या महासभेने मौजे माजिवडे येथील सर्व्हे नं. ३००, ३०९, ३५८, ३६४ हा भूखंड किंवा अन्य तत्सम भूखंड कॅन्सर हॉस्पिटल उभारणेकरीता भाडेतत्वावर देणेबाबत महासभा ठराव क्र.९ दिनांक १४.५.२०१५ अन्वये मंजुरी दिलेली आहे.

(३) व (४) विषयाधिन प्रकरणी संचालक, टाटा मेमोरीयल सेंटर यांना दिनांक २४.०६.२०१५ रोजीच्या पत्रान्वये जागा उपलब्धतेविषयी कळविण्यात आले आहे. टाटा मेमोरीयल सेंटर यांनी भूखंडाची निश्चिती केल्यानंतर त्यानुसार पुढील कार्यवाही ठाणे महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल.

**लोहा (जि. नांदेड) शहरात व ग्रामीण भागात मुंबई-कल्याण
 मटका, जुगार वाढीस लागल्याबाबत**

(३९) * ७०७४ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.संजय दत्त, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.सुभाष झांबड, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लोहा (जि. नांदेड) शहरात व ग्रामीण भागात मुंबई-कल्याण मटका, जुगार मोठ्या प्रमाणात फोफावला असून या मटक्याच्या जुगारामुळे हजारो लोक देशोधडीला लागत आहेत. लोहा शहरात सुमारे ५०० च्या वर मटका जुगाराचे बुकी असल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केलेल्या या मटका जुगाराची शासनाने चौकशी करून संबंधितावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप, याबाबत कोणतीच कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे खरे नाही.

प्रश्नात नमूद केल्याप्रमाणे बातमी प्रकाशित झाली होती तथापि सदर बातमी व त्यातील ५०० मटका जुगाराचे बुकी बाबतची बाब खोटी आहे. लोहा शहर व ग्रामीण भागात चोरून लपून चालणा-या मटका जुगार गुन्ह्याबाबत गुप्त बातमीदाराकडून माहिती काढून, छापे टाकून मागील १ वर्षात एकूण २७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(३) विलंब झालेला नाही.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने महापौर चषक राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे नियमबाह्य पध्दतीने ई-टेंडरिंग केल्याबाबत

(४०) * ६७५८ **अॅड.अनिल परब :** सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महापौर चषक राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे नियमबाह्य पध्दतीने ई-टेंडरिंग निविदा काढून स्पर्धा भरवल्याने मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, संपूर्ण निविदा प्रक्रियेचे काम नियमबाह्य पध्दतीने शासन निर्णय क्रमांक सीएटी १०/२००६/प्र.क्र.१३३/इमारती-२ दिनांक २ नोव्हेंबर, २०१५ रोजीच्या निर्णयामधील नमूद बाबींचा भंग करून ५ दिवसात निविदा काढून ती मंजूर करून स्पर्धा देखील भरण्यात आल्या, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर स्पर्धा प्रक्रियेस मा.आयुक्त यांची परवानगी नसतांना स्पर्धा भरविण्यात आल्या, हे ही खरे आहे काय,
- (४) तसेच क्रिडा अधिकारी हे पद मंजूर नसतांनाही श्री.राजेश भगत हे प्रभारी क्रिडा अधिकारी म्हणून काम करित आहेत, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, यासंदर्भात शासनाने सखोल चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनुसार यास जबाबदार/दोषी असणाऱ्या व्यक्तींना निलंबित करून त्यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे काय,
- (६) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) महापौर राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी उपलब्ध असलेला अल्प कालावधी लक्षात घेऊन महानगरपालिकेमार्फत स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्य खरेदीकरीता ई-टेंडरिंगद्वारे दि. २०/०४/२०१५ रोजी ४ दिवसांची अल्प मुदतीची निविदा सूचना प्रसिध्द करण्यात आली.

(३) नाही.

महानगरपालिका आयुक्तांनी स्पर्धा घेण्यास दिलेल्या मान्यतेनुसार सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

(४) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापना सूचीवर क्रीडा अधिकारी हे पद मंजूर नाही.

श्री.राजेश भगत हे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर फायरमन या पदावर कार्यरत आहेत. श्री. भगत यांच्याकडे क्रीडा विषयक शैक्षणिक पात्रता असल्याने, तसेच ते कुस्ती मधील राष्ट्रीय खेळाडू असल्याने महानगरपालिकेच्या क्रीडा धोरणांची अंमलबजावणी व कामकाज पाहण्याकरीता पालिकेमार्फत त्यांच्याकडे क्रीडा विभागाचे काम सोपविण्यात आले आहे.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

**शिवडी (मुंबई) येथील जुना पोस्ट ऑफिस मैदानामध्ये कर्तव्य बजावत
असलेल्या ३५ वर्षीय पोलीस शिपायाला झालेली मारहाण**

(४१) * ७०९२ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, डॉ.सुधीर तांबे, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिवडी (मुंबई) येथील जुना पोस्ट ऑफिस मैदानामध्ये कर्तव्य बजावत असलेल्या ३५ वर्षीय पोलीस शिपायाला ५ जणांनी बेदम मारहाण केल्याचे माहे १९ एप्रिल, २०१४ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबतची शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, नशेमध्ये पोलीस शिपायाला मारहाण करणाऱ्या आरोपींवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप, कोणतीची कार्यवाही करण्यात आली नसल्यास त्याची कारणे काय आहेत?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१), (२) व (३) सदर घटना दि. १८.४.२०१५ रोजी घडली असून र.अ. किडवाई मार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्र. १८७/२०१५ कलम १४१, १४३, १४७, १४९, ३२३, ३३३, ३५३, ५०४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून ५ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे. (४) प्रश्न उद्भवत नाही.

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुर्ननिर्माण योजनेतून आळंदी शहरास भामा-आसखेडा पाणीपुरवठा योजनेतून पाणी पुरवठा करण्याबाबत

(४२) * ७९९५ श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.किरण पावसकर, अॅड.जयदेव गायकवाड, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुर्ननिर्माण योजनेतून आळंदी शहराच्या पूर्व भागातील खराडी, कळस, चंदननगर, धानोरी आणि वडगांवशेरी या भागाला भामा-आसखेडा पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त योजनेची सुमारे २ कि.मी. लांबीची पाईपलाईन आळंदी शहरातून जात असूनही आळंदी शहराला मात्र त्यातून पाणी पुरवठा होणार नसल्याने योजनेचे काम बंद पाडण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, आळंदी शहराला पाणीपुरवठा करण्याचे दृष्टीने शासन काय उपाययोजना करणार आहे ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) केंद्र शासन पुरस्कृत जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुर्ननिर्माण अभियानांतर्गत पुणे महानगरपालिकेच्या रूपये ३८०.१६ कोटी किंमतीच्या भामा-आसखेड पाणी पूरवठा प्रकल्पास केंद्र शासनाने सन २०१३ मध्ये मान्यता दिलेली आहे. सदर योजनेतून पुणे नगर रोड वरील कळस, संगमवाडी, येरवडा, लोहगाव, धानोरी, कल्याणीनगर, वडगावशेरी व खराडी या भागासाठी पाणीपुरवठा होणार आहे.

(२) आळंदी नगरपरिषदेने पुणे महानगरपालिकेच्या भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आळंदी शहरातून जाणाऱ्या पाईपलाईनमधून पाणी मिळणेकामी ठराव केला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीतून जाणाऱ्या सदर योजनेच्या पाईपलाईन मधून आळंदी शहराला पाणी पूरवठा होत नसल्याने सदर कामास गावकऱ्यांनी विरोध केला असल्याबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांनी अहवाल सादर केला आहे.

(३) व (४) सदर प्रकरणी वस्तुस्थितीबाबत चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी, पुणे यांना देण्यात आल्या आहेत.

खोपोली खालापूर (जि.रायगड) येथील उद्योजकांकडून औद्योगिक सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याबाबत

(४३) * ८३१९ श्री.अनिल तटकरे : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यातील खोपोली खालापूर परिसरात लहान व मध्यम स्वरूपाचे जवळ जवळ २०० उद्योग कार्यान्वीत असून सदर उद्योजकांकडून औद्योगिक नियम १९८५ नुसार औद्योगिक सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे अलिकडेच निदर्शनास आले हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार याप्रकरणी पुढे कारवाई करण्यात आली आहे काय,

(३) अद्याप चौकशी व कारवाई केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये (खोपोलीसह) एकूण ३०९ नोंदणीतून कारखाने अस्तित्वात आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये (मे, २०१५ पर्यंत) त्यापैकी २७३ कारखान्यांना औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील अधिकाऱ्यांनी भेटी देऊन सुरक्षिततेबाबतच्या लेखी सूचना दिलेल्या आहेत. सुरक्षा नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळलेल्या २४ कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.

(२) व (३) संचालनालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीच्या वेळी सुरक्षा नियमांचे उल्लंघन करीत असलेल्या कारखान्यांच्या व्यवस्थापनावर कारखाने अधिनियम, १९४८ तसेच महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आलेली असून संबंधितांवर ३४ फौजदारी खटले दाखल करण्यात आले आहेत.

**मुंबईतील सहा आदिवासी पाडे असलेल्या गोरई गावात
नागरी मुलभूत सुविधांचा असलेला अभाव**

(४४) * ७१५४ श्री.जर्नादन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.राजेंद्र मुळक, डॉ.सुधीर तांबे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील सहा आदिवासी पाडे असलेल्या गोरई गावात रस्ते, वीज, पाणी,रुग्णालय, स्मशानभूमी या नागरी मुलभूत सुविधांचा अभाव असल्याचे माहे एप्रिल २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या गावातील ग्रामस्थांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) महानगरपालिकेतर्फे या आदिवासी पाड्यांस मलनिःसारण, पायवाट, बोअरवेल, सौरऊर्जा दिवे यांसारख्या मुलभूत नागरी सुविधा पुरविल्या जात आहेत.

गोरई गावास महानगरपालिकेचा दवाखाना असून सदर दवाखान्यात गोरई म्हाडा आरोग्य केंद्रामार्फत स्थानिक नागरीकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जातात.

मुंबईतील सहा आदिवासी पाडे असलेल्या गोरई गावात स्मशानभूमीची सुविधा नाही, हे खरे आहे. तथापि गोरई गाव व शेजारील आदिवासी पाडे या भूभागात स्मशानभूमीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे भूखंड आरक्षित केलेला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पंढरपूर येथील यमाई तलावाच्या सुशोभीकरणाबाबत

(४५) * ८१९६ श्री.दत्तात्रय सावंत : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पंढरपूर येथे राज्य सरकारच्या सरोवर संवर्धन योजनेतर्गत सुरु असलेले यमाई तलावाच्या सुशोभीकरणाचे कामे प्रलंबित असून, निकृष्ट दर्जाची कामे केल्यामुळे त्याची दुरवस्था झाली असल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, निकृष्ट दर्जाची कामे केल्यामुळे चालण्यासाठी केलेल्या ट्रॅकवर खड्डे पडले असून प्रकाशासाठी बसविण्यात आलेल्या विद्युत खांबाचीही दुरुवस्था झाली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, अशा प्रकारची निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या संबंधितावर कारवाई करून दुसऱ्या टप्प्यातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने काय उपाययोजना व कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

तलावाचे बांधाचे मजबुतीकरण करण्यासाठी नवीन भराव करणेत आलेला आहे. तलावाच्या भरावावर चालणेसाठी पेव्हींग ब्लॉक टाकण्यात आले आहेत. ट्रॅकवर काही ठिकाणी पेव्हींग ब्लॉक निघालेले असून त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. विद्युत खांबा वरील दिवे दुरुस्तीची कामे वेळोवेळी केली जातात.

(३) पंढरपूर नगरपरिषदेने दुसऱ्या टप्प्यातील कोणतेही काम हाती घेतलेले नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**गोरेगाव (पूर्व) मुंबई येथील एका अनधिकृत शेडमधील स्टुडीओत
मध्यरात्री आग लागून झालेल्या वित्तहानीबाबत**

(४६) * ६९४३ श्री.राजेंद्र मुळक, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, श्री.हरिसिंग राठोड, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोरेगाव (पूर्व) मुंबई येथील जुनी म्हाडा कॉलनी येथील जनरल अरुणकुमार वैदय मार्गावर असलेल्या एका अनधिकृत शेडमधील स्टुडीओत मध्यरात्री आग लागून स्टुडीओलगत असलेली पंधरा दुकाने जळून खाक झाली यामध्ये सुदैवाने जिवीत हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असल्याचे दिनांक १८ एप्रिल, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून आवश्यक कार्यवाही करणार वा करीत आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) गोरेगांव (पूर्व) मुंबई येथील जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावरील सामना परिवार को.ऑप.हौ.सो. जवळ बैठ्या शेडच्या विविध दुकानांमध्ये दिनांक १७.०४.२०१५ रोजी ०२.२८ वाजता आग लागली होती. त्या शेडमध्ये स्टुडिओ नव्हता. या आगीची सुरुवात सदर शेडमधील ए १ हॉटेलमधून झाली. सदर आगीत अंदाजे रु. ४,४७,०००/- इतके नुकसान झाले आहे.

(२) मुंबई अग्निशमन दलामार्फत सदर आगीची चौकशी करण्यात आली असून, सदर घटनेचे कारण 'सदोष विद्युत प्रणाली' असे आढळून आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद येथील सिडकोने २८ गावांचा विकास करण्याबाबत

(४७) * ७४६२ श्री.सतिश चव्हाण, डॉ.सुधीर तांबे, श्री.विक्रम काळे, श्री.धनंजय मुंडे, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद येथील सिडकोने २८ गावांचा विकास करण्यासाठी झालर (विशेष नियोजन प्राधिकरण) गुंडाळण्याची कार्यवाही करत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सिडकोने विविध धोरणासाठी आरक्षित केलेल्या जागांवर अतिक्रमणे होऊ लागली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, अतिक्रमणामुळे झालर क्षेत्रातील विकास करण्याचे दृष्टीने अडचणी निर्माण होऊ शकतात, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने त्वरीत निर्णय घेऊन २८ गावांच्या विकास सिडको हा महानगर नियोजन समिती करणार असल्याचे शासन जाहीर करणार आहे काय,

(५) अद्याप, याबाबत निर्णय घेतला नसल्यास विलंबाची कारणे काय ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रालगतच्या झालर क्षेत्रातील २८ गावांकरीता शासनाने सिडकोची "विशेष नियोजन प्राधिकरण" म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ४० अन्वये नेमणूक केली आहे. सिडकोने या झालर क्षेत्राच्या बाबतीत त्यांची नेमणूक रद्द करून हे क्षेत्र अन्य प्राधिकरणास हस्तांतरित करणेबाबत शासनास विनंती केली आहे.

(२) व (३) औरंगाबाद झालर क्षेत्र प्रारूप विकास आराखड्यातील काही जागांवर अनधिकृत रेखांकन व बांधकामे होत असल्याचे दिसून आले असून अशा प्रकारात अनधिकृत बांधकाम नियंत्रक पथकाद्वारे प्रचलित पध्दतीनुसार नोटीसा देवून सदर अनधिकृत कामे थांबवण्याची/तोडण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) व (५) सिडकोने सादर केलेला प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. औरंगाबाद महानगरपालिकेचे अभिप्राय प्राप्त करून शासनाचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. मात्र आजमितीस या क्षेत्रासाठी सिडको विशेष नियोजन प्राधिकरण असल्याने त्याचा विकास सिडकोने करणे अपेक्षित आहे.

नागपूर येथील वृत्तपत्राच्या जाहिरात व्यवस्थापकास चुकीच्या आशयाचे लेखी सुचनापत्र देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करण्याबाबत

(४८) * ७२७८ श्री.मितेश भांगडिया, श्री.अनिल सोले : सन्माननीय मुख्यमंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथील एका वृत्तपत्राच्या जाहिरात व्यवस्थापकाने वृत्तपत्राच्या व्यवहारामध्ये झालेल्या अपहाराबाबत वृत्तपत्राचे कार्यालयीन हद्दीमध्ये असलेल्या सीताबर्डी पोलीस स्टेशन मध्ये दिनांक ०७ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास तक्रार दाखल केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर वृत्तपत्राच्या जाहिरात व्यवस्थापकाने या अगोदर दि. २२ मार्च २०१४ रोजी वा त्यासुमारास या विषयाबाबत सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर तक्रारीवर सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षकांनी तक्रार केलेल्या व्यक्तीचे घटनास्थळ हे दुसऱ्या जिल्ह्यातील असल्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार सादर करावी अशा आशयाच्या सुचनापत्राद्वारे वृत्तपत्राच्या जाहिरात व्यवस्थापकांना लेखी स्वरूपात कळविले, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, चुकीच्या आशयाचे लेखी सुचनापत्र देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे काय,

(५) नसल्यास, कारवाई न करण्याची कारणे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय, हे अंशतः खरे आहे.

(३) होय,

(४) व (५) सदर प्रकरणी पोलीस स्टेशन सिताबर्डी येथे तीन व्यक्तींविरुद्ध कार्यवाही करण्याबाबत तक्रारदाराने अर्ज केला होता. परंतु सदर तीन व्यक्ती अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील असल्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार करण्याबाबत तक्रारदारास कळविण्यात आले होते. ही कार्यवाही चुकीची नसल्याचे आढळल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात आलेली नाही.

वसमत-परभणी रस्त्यावर थोराव व खांडेगाव पाटी दरम्यान झालेल्या अपघाताबाबत

(४९) * ८०२० श्री.रामराव वडकुते : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वसमत-परभणी रस्त्यावर थोरावा ते खांडेगाव पाटीच्या दरम्यान दिनांक १५ मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास एका भरधाव ट्रकने ऑटोरिक्षाला धडक दिल्याने त्यात मायलेकी ठार झाल्या, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक ग्रामीण पोलीसांनी ठाण्यात घटनेनंतर आणल्यानंतर तो ट्रक बदलून दुसरा उभा केला, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशीअंती ट्रक मालकावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) या अपघात प्रकरणात वसमत (ग्रामीण) पोलीसांनी गुन्ह्याचा ट्रक बदलण्याचा प्रयत्न केला अशा बातमीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिनांक २७.६.२०१५ रोजी दिले आहेत. सदर चौकशी अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल.

अपघात प्रकरणी पोलीसांनी केलेल्या चौकशीमध्ये सदर अपघात हा ट्रक चालकाच्या चुकीमुळे घडला असून, ट्रक चालकाविरुद्ध वसमत (ग्रामीण) पोलीस ठाणे येथे गु.र.नं.३३/२०१५, भां.द.वि.सं.कलम ३०४ (अ), ३३७, ३३८, २७९ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.

**मुंबईतील म्हाडाच्या आर.आर.बोर्डात अधिकाऱ्यांची कमतरता
असल्यामुळे भाडे वसुली थकल्याबाबत**

(५०) * ७६३० प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील म्हाडाच्या आर.आर.बोर्डात भाडेवसुलीकरीता अधिकाऱ्यांची कमतरता असल्यामुळे भाडे वसुली न झाल्याने मोठ्या प्रमाणात भाडे थकले असल्याचे माहे मे, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय
- (२) असल्यास, उक्त भाडेवसुली करण्याबाबत शासनाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

- (३) असल्यास, साधारणतः केव्हापर्यंत उक्त कार्यवाही पूर्ण होणे अपेक्षित आहे.
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) अंशतः खरे आहे.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातील संक्रमण शिबीर व पुनर्रचित गाळ्यांच्या संख्येच्या प्रमाणात पुरेसा कर्मचारीवृंद उपलब्ध नसल्याने व रहिवाशांचा असहकार यामुळे गाळ्याचे भाडे व सेवा आकार वसुलीची थकबाकी जास्त आहे.

(२) सद्यःस्थितीत रिक्त पदी भाडेवसुलीकाराची नियुक्ती तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण स्तरावर भाडेवसुलीकार/वरिष्ठ लिपिक यांची लवकरच भरती करण्यात येणार आहे. तसेच मंडळाच्या भाडेकरू/रहिवासी यांना वैयक्तिकरित्या कळविणे, सेवा आकार व भाडे भरणा करणेसंबंधी मंडळाच्या इमारतीमध्ये फलक लावणे, कर्मचा-यांची विशेष वसुली पथकामार्फत पाठपुरावा करणे ही कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच भाडे व सेवा आकारासंबंधी सेवांचे संगणकीकरण करून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे.

तसेच भाडे, सेवा आकार व थकबाकी अदा न करणा-या रहिवाशांची गाळ्याची विद्युत जोडणी व जल जोडणी खंडीत करणे व म्हाडा अधिनियम, १९७६ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येत आहे.

(३) महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणामार्फत सेवा आकार, भाडे व थकबाकी वसुलीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण-डोंबिवली शहरात चोरी, घरफोडी हे व इतर अनेक गुन्हेगारीचे प्रकार वाढल्याने सीसी टि.व्ही.कॅमेरे बसविण्याबाबत

(५१) * ८१२४ श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-डोंबिवली शहरात चोरी, घरफोडी व इतर अनेक गुन्हेगारीचे प्रकार वाढल्याने नागरिक प्रचंड हैराण झाले असून यावर उपाय म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबतची मागणी नागरिकांकडून होत असल्याचे दिनांक २८ एप्रिल, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू ठिकाणी सीसी टि.व्ही.कॅमेरे लावण्यास कल्याण-डोंबिवली महानगरपालिका दुर्लक्ष करित असल्यामुळे येथील नागरिकांनी दिनांक ३ मे, २०१५ रोजी रस्त्यावर उतरून भिक मागो आंदोलन केले, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (४) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास त्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) कल्याण डोंबिवली शहरात चोरी, घरफोडी व इतर अनेक गुन्हेगारीचे प्रकार वाढल्याबाबत परिमंडळ ३ मधील कार्यालयात अथवा सदर परिमंडळातील पोलीस ठाण्यात सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याबाबतची मागणी नागरीकांकडून करण्यात आलेली नाही.

(२) सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिका दुर्लक्ष करित असल्यामुळे येथील नागरीकांनी दिनांक ०३.०५.२०१५ रोजी रस्त्यावर उतरून भिक मागो आंदोलन केले हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोकणातील बंदरे खाजगीकरणातून विकसित करण्याचा
निर्णय शासनाने घेतलेला निर्णय**

(५२) * ७७०५ श्री.सुनिल तटकरे, श्री.प्रकाश गजभिये, श्री.अनिल भोसले, श्री.खवाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.सतिश चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.अमरसिंह पंडित, श्री.रामराव वडकुते : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोकणातील बंदरे खाजगीकरणातून विकसित करण्याचा तसेच या बंदराना रेल्वे व रस्ते मार्गाने जोडण्याचा निर्णय शासनाने माहे एप्रिल, २०१५ च्या तिसऱ्या सप्ताहात घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याबाबत शासनाने आतापर्यंत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, खाजगीकरणातून बंदरे विकसित करण्याचा निर्णय दि.२०.०८.२०१० च्या बंदर धोरणान्वये घेण्यात आला त्यानुषंगाने बंदरांना रेल्वे व रस्ते मार्गाने जोडण्याचा निर्णय शासनाने दि. १९.०२.२०१५ रोजी घेतला आहे.

(२) जयगड बंदरास राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ ला जोडणारा जयगड ते निवळी हा राज्यमार्ग क्र. १६४ व दिघी बंदरास राष्ट्रीय महामार्गाने जोडण्यासाठी राज्यमार्ग क्र. ९२,९६,९७ हे रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी विकासकास हस्तांतरित करण्यात आलेले आहे.

जयगड डिगणी रेल्वे मार्गासाठी स्थापन करण्यात आलेला SPV आणि कोकण रेल्वे यांच्यामध्ये २८.०६.२०१५ रोजी सवलत करारनामा स्वाक्षांकीत करण्यात आलेला आहे.

दिघी व रोहा रेल्वे मार्ग मध्य रेल्वेशी जोडण्यासाठी दिघी पोर्ट लि. व रेल विकास निगम लि. यांच्यामध्ये १८.०४.२०१५ रोजी सामंजस्य करारनामा स्वाक्षांकीत करण्यात आलेला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील कुर्ला येथील ठक्कर बाप्पा कॉलनी परिसरातील
लोकांना टीबीची लागण झाल्याबाबत**

(५३) * ६८१८ श्री.राहुल नार्वेकर, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील कुर्ला येथील ठक्कर बाप्पा कॉलनी परिसरात ४७ टक्के लोकांना टीबीची लागण झाल्याची बाब मेडस्केप इंडिया या संघटनेने केलेल्या सर्वेक्षणातून माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने याची चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्याअनुषंगाने सदर परिसरातील नागरिकांना या आजारावर योग्य औषधोपचार मिळण्यासाठी शासन कोणती उपाययोजना करणार आहे वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मुंबईतील चेंबूर येथील ठक्करबाप्पा कॉलनी येथे मेडस्केव इंडिया या संस्थेने सर्वेक्षण घेतल्याचे व त्यामध्ये या परिसरात ४७% लोकांना क्षयरोगाची लागण झाल्याचे वृत्त एशियन एज या वृत्तपत्रात दिनांक २५ एप्रिल, २०१५ रोजी प्रसिध्द झाले हे खरे आहे.

तथापि मेडस्कोप इंडिया या संस्थेकडून अद्याप याबाबतचा अहवाल बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झालेला नाही. तसेच सदर संस्थेस सर्वेक्षण करण्याचे कोणतेही निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत देण्यात आलेले नाहीत.

(२) सदर संस्थेकडून अहवाल प्राप्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्या संस्थेकडे विनंती केली आहे.

(३) ठक्करबाप्पा कॉलनीच्या परिसरातील क्षयरोगाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहेत.

- सदर विभागात ४ सूक्ष्मदर्शी केंद्रे, ७ आरोग्य केंद्रे, १२ डॉट्स सेंटर्स, १ अशासकीय संस्था, कुर्ला भाभा गोवंडी येथे ड्रग रेझिस्टंट क्षयरोगाच्या २ प्रयोगशाळा व ड्रग रेझिस्टंट क्षयरोगाचे १ उपचार केंद्र कार्यरत आहेत.
- या विभागात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सन २०१४ मध्ये १९५ तर सन २०१५ मध्ये १०६ रुग्णांवर क्षयरोगाचे उपचार सुरु आहेत.
- ऍक्टिव केस फाईझिंग - ठक्करबाप्पा कॉलनी येथे कॉलनी येथे आरोग्य केंद्रातील वैद्यकीय, निम वैद्यकीय व क्षयरोग कार्यक्रमातील क्षेत्रीय कर्मचारी घरोघरी जाऊन क्षयरोगाचे रुग्ण शोधतात.
- या विभागातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, अशासकीय संस्था यांचे क्षयरोगाबाबत प्रशिक्षण घेण्यात आले आहे.
- प्रत्येक क्षयरोग रुग्णाचा औषधोपचार व तपासणीसाठी पाठपुरावा केला जातो. ड्रग रेझिस्टंट क्षयरोगाच्या रुग्णांना 'आरोग्यवर्धीनी' या प्रकल्पांतर्गत पूरक आहार देण्यात येतो.
- सदर परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षयरोग स्टाफमार्फत परिसरातील लोकांची वेळोवेळी सभा घेऊन क्षयरोगाची माहिती देण्यात येते.
- संशयित रुग्णांना जवळील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात पाठविण्यात येऊन तेथे त्यांची विनामुल्य तपासणी होते. त्यात क्षयरोगाचा रुग्ण आढळल्यास त्याला आरोग्य केंद्रातून औषध सुरु केली जातात.
- तसेच पथनाट्याद्वारे, रुग्ण मेळावे, पोस्टर्स, माहिती पत्रिकेद्वारा परिसरात जनजागृती करण्यात येते.

**नागपूर विभागातील उप वनसंरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाच्या पथकाने अटक केल्याबाबत**

(५४) * ९६८८ श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर विभागात कार्यरत असलेले उप वनसंरक्षक श्री.दीपक मनोहर भट यांना दिनांक २९ मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १९ लाख २५ हजाराच्या रकमेसह अटक केली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणाबाबत शासनाने सखोल चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत आणखी कोणाचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे काय,

(४) तसेच, उक्त प्रकरणातील दोषींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) होय.

(३) व (४) श्री.दिपक मनोहर भट, उपवन संरक्षक नागपूर यांना गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक २९.०५.२०१५ रोजी १९ लाख २५ हजार इतकी रक्कम पुणे येथे घेवून जात असताना पकडण्यात आले व सदर रक्कमेबाबत कोणतेही समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांचेविरुद्ध दिनांक ३१.०५.२०१५ रोजी पोलीस स्टेशन सिताबर्डी येथे गु.र.क्र.३९९८/२०१५, लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ चे कलम १३ (१) (ई) सह १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात त्यांना ३१.०५.२०१५ रोजी अटक करण्यात आली होती. तदनंतर मा.न्यायालयाने दिनांक ०६.०६.२०१५ रोजी जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी श्री.भट यांना दिनांक ०२.०६.२०१५ च्या शासन आदेशान्वये सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

**जळगाव महानगरपालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलनातील
मुदत संपलेले गाळे ताब्यात घेण्याबाबत**

(५५) * ९७०४ श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जळगाव महानगरपालिकेच्या मालकीची मुदत संपलेल्या व्यापारी संकुलनातील गाळे ताब्यात घेण्यासंदर्भात मा. औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आतापर्यंत किती गाळे ताब्यात घेण्यात आले आहेत,

(३) अद्याप गाळे ताब्यात घेतले नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व गाळे ताब्यात घेण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

जळगांव महानगरपालिकेने २९ व्यापारी संकुलातील ४५१७ गाळ्यांपैकी एकूण २१७५ मुदत संपलेले गाळे खाली करण्याच्या जळगाव महानगरपालिकेने ऑक्टोबर, २०१२ मध्ये दिलेल्या विविध आदेशाविरुद्ध संबंधित गाळेधारकांनी मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या विविध याचिका मा.न्यायालयाने फेटाळल्या असून महानगरपालिकेचे आदेश कायम केले आहेत.

(२) व (३) मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या दि.८.५.२०१५ च्या आदेशानुसार सेंट्रल फुले मार्केट मधील नऊ गाळे जळगाव महानगरपालिकेने रितसर पंचनामा करून ताब्यात घेतले आहेत.

या मुद्दत संपलेल्या गाळ्यांचे नुतनीकरण करण्यासंदर्भात शिघ्र सिध्द गणकानुसार होणाऱ्या किंमतीच्या ८% दराने प्रिमियम आकारण्याबाबत जळगाव महानगरपालिका महासभेने ठराव क्र.१३५, दि.२०.१०.२०१४ केला आहे.

याबाबत आयुक्त, जळगाव महानगरपालिका यांनी मागविलेले मार्गदर्शन आणि संबंधित गाळेधारक तसेच लोकप्रतिनिधी यांनी शासनास केलेली विनंती विचारात घेऊन, उक्त ठरावावरील कार्यवाहीस दि.०४.०६.२०१५ अन्वये प्रशासकीय स्थगिती देण्यात आली आहे.

तसेच, या प्रकरणी लोकप्रतिनिधी व संबंधित गाळेधारकांचे प्रतिनिधींसमवेत शासनस्तरावर बैठक झाली असून बैठकीत उपस्थित झालेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने, आयुक्त, जळगाव महानगरपालिका यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उचित निर्णय घेण्यात येईल.

**दापोली (जि.रत्नागिरी) येथील समुद्र किनारी वसलेल्या गावांना
"अ" वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याबाबत**

(५६) * १००३२ श्री.विजय सावंत : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे लाडघर, बुरोंडी, करजगाव, कर्दे मुरुड, सालदुरे, पाळंदे, हर्णे, आंजर्ले, पाडले, आडे, कोळथरे (ता.दापोली, जि.रत्नागिरी) इत्यादी समुद्र किनारी वसलेल्या गावांना "अ" वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी गत काही वर्षांपासून शासनाकडे होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मागणीवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अदयापही कोणतीही कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाही. तथापि, लाडघर गावास विशेष दर्जा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**कर्जतहून मुंबई सीएसटीकडे धावणाऱ्या लोकलमध्ये ६५ वर्षीय
भोंदुबाबाने त्रिशुळाने एका प्रवाश्याची केलेली हत्या**

(५७) * १००४४ श्री.गुरुमुख जगवानी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कर्जतहून मुंबई सीएसटीकडे धावणाऱ्या लोकलमध्ये ६५ वर्षीय भोंदुबाबाने दिनांक २२ एप्रिल, २०१५ रोजी वा त्यासुमारास त्रिशुळाने एका प्रवाश्याची भोसकून हत्या केल्याची घटना घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर भोंदुबाबावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सदर घटना घडली हे खरे आहे, परंतु एका साधुबाबाने सहप्रवाशाचा चाकूने उजव्या दंडावर वार केल्याने अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

(२) यातील आरोपी विरुद्ध कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र. ९४/२०१५, कलम ३०२ भादंवि प्रमाणे दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा तपासाधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**औरंगाबाद शहरातील सिडको हडकोसह अनेक नगरांमध्ये
नागरीकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याबाबत**

(५८) * ७८१९ श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.प्रकाश गजभिये, श्री.हेमंत टकले, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद शहरातील सिडको, हडकोसह अनेक नगरांमध्ये गेल्या महिन्यापासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याची बाब माहे मे २०१५ मध्ये वा त्या दरम्यान महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिका-यांच्या निदर्शनास तेथील नागरीकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी आणून दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत अद्यापही कोणतीच कार्यवाही केली नाही, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, कार्यवाही न करण्याची कारणे काय आहेत,
 (४) तसेच तेथील नागरीकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याबाबत कोणती तातडीची उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) I) ज्या भागात दुषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार प्राप्त होते. त्या भागामध्ये तातडीची उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

II) दुषित पाणी पुरवठा होत असलेल्या भागात जलवाहिन्या दुरूस्तीचे काम तात्काळ हाती घेण्यात येते.

III) दिर्घकालीन उपाययोजना म्हणून समांतर जलवाहिनी योजना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये दुषित पाणी पुरवठा होत असलेल्या भागातील जलवाहिन्या बदलण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येत आहे.

**सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिध्दीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून
 मंजूर केलेल्या डायलिसिस मशीनबाबत**

(५९) * ७८०१ श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.सतिश चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सुनिल तटकरे, श्री.अनिल तटकरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिंधुदुर्ग जिल्ह्यात डायलिसिस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गैरसोय टाळण्यासाठी सिध्दीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून १६ डायलिसिस मशीन शासनाने मंजूर केल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या डायलिसिस मशीन केव्हापासून कार्यान्वित करण्यात येणार आहेत,

(३) असल्यास, या डायलिसिस मशीन कोणकोणत्या रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही. तथापि, सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रीसिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे १६ डायलिसिस युनिटसाठी अर्थसहाय्य करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर दक्षिण मतदार संघातील नागपूर सुधार प्रन्यासच्या अखत्यारित
असलेल्या बगीच्यांची झालेली दुरवस्था**

(६०) * ७३२६ श्री.अनिल सोले, श्री.मितेश भांगडिया : सन्माननीय मुख्यमंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर दक्षिण मतदार संघातील नागपूर सुधार प्रन्यासच्या अखत्यारित असलेल्या बगीच्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे दिनांक ८ नोव्हेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर बगीच्यातील लहानमुलांसाठी असलेल्या खेळण्याची दुरुस्ती करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी वारंवार नागपूर सुधार प्रन्यासला निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी करून उपरोक्त बगीच्याची दुरवस्था दुर करण्याबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे अंशतः खरे आहे. दिनांक १३ जून, २०१३ ला नागपूर सुधार प्रन्यासने तयार केलेल्या बगीच्यामधील काही खेळणी नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास होते.

(२) होय.

(३) व (४) सदर प्रकरणी नागपूर सुधार प्रन्यासने तयार केलेल्या बगीच्यांचे निरीक्षण करण्यात आले. दिनांक ६/२/२०१४ च्या निवेदनाद्वारे दक्षिण नागपूरातील एकूण ८ उद्यानातील खेळणी दुरुस्त करण्यात आली.

या शिवाय दिनांक १८.२.२०१५ रोजी निविदा बोलावून दक्षिण विभागांतर्गत येणाऱ्या छोट्या व मोठ्या उद्यानातील खेळणी दुरुस्त व नविन खेळणी लावणे ही कामे हाती घेण्यात आली असून एकूण ९ उद्यानातील खेळणी लावण्याचे काम पूर्ण झाले आहेत व उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.

**मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या
निषेधार्थ डॉक्टरांनी पुकारलेल्या आंदोलनाबाबत**

(६१) * ६८८१ श्री.संजय दत्त, श्री.राजेंद्र मुळक, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद,
श्री.रामहरी रुपनवर, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप :

सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे दिनांक २० एप्रिल, २०१५ रोजी कामकाज पूर्णपणे बंद पडले होते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, डॉक्टरांचा या आंदोलनामुळे डॉक्टरांवर होणाऱ्या मारहाणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवर होणाऱ्या मारहाणीचे प्रकार थांबविण्यासाठी शासनाने ठोस अशी कोणती उपाययोजना किंवा कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे अंशतः खरे आहे. दिनांक २० एप्रिल, २०१५ रोजी मार्डकडून २४ तासांचा संप पुकारण्यात आला होता परंतु अधिष्ठाता यांच्या विनंतीवरून संपाऐवजी १२ तासांचा निषेध दर्शविण्यात आला. तसेच या दिवशी सगळ्या प्रकारच्या सेवा या आपत्कालीन कक्षातून चालविण्यात येत होत्या. त्यामुळे कोणत्याही रुग्णाची गैरसोय झाली नाही त्याचप्रमाणे प्रशासकिय कामकाज पूर्णपणे चालू होते.

(२) हे खरे आहे.

(३) सदर प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे झालेल्या सभेत तात्काळ अतिरिक्त सुरक्षा रक्षक पुरविण्याबाबत मार्ड सभासदांकडून मागणी करण्यात आली.

त्याप्रमाणे दि. ०५.०५.२०१५ पासून खाजगी सुरक्षा कंपनीचे ३० सुरक्षा रक्षक, इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर एक अशा प्रकारे नेमणुक करण्यात आली आहे.

सायन रुग्णालयात सुरक्षिततेच्या दृष्टीने १४० नवीन सी.सी.टी.व्ही. कॅमेरे स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव कार्यान्वीत केला आहे.

तसेच डॉक्टर्सनी रुग्णांबरोबर व त्यांच्या नातेवाईकांबरोबर कसा सुसंवाद साधावा याचे प्रशिक्षण बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत आयोजित करण्यात आले होते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (पीएमपीएमएल) च्या
विविध समस्यांबाबत

- (६२) * ६९१३ श्री.अनंत गाडगीळ, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.नरेंद्र पाटील, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक ३४०४ ला दिनांक २५ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) पुणे व पिंपरी चिंचवड शहरात सध्या धावत असलेल्या पीएमपीएमएल बस पैकी फक्त ४० टक्के बस पीएमपीएमएलच्या व ६० टक्के बसेस खाजगी असल्यामुळे पीएमपीएमएलचे आर्थिक नुकसान होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच, पीएमपीएमएल यांचेकडे पूर्णवेळ व सक्षम अधिकारी नसल्यामुळे दैनंदिन उत्पन्नात १६ लाख रुपयांची घट झाली आहे, बंद पडलेल्या बसची संख्या ५५० वर पोहचली आहे, दुरुस्त केलेल्या बस पुन्हा बंद पडू लागलेल्या आहेत, सुट्या भागांचा पुरवठा अनियमित होऊ लागल्याने मार्गावर धावणाऱ्या बसची संख्या कमी होऊ लागली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) पुणे पीएमपीएमएलची आर्थिक स्थिती खालावलेली असताना पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे १६०० बसस्टॉपपैकी सुमारे ३०० बसस्थानकांवर मोफत जाहिराती केल्या जात असून यातून मिळणाऱ्या रक्कमेचा परस्पर अपहार केला जात असल्याचे माहे मे, २०१५ च्या दुसऱ्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार बसेस ची संख्या वाढविण्याबाबत व पूर्णवेळ सक्षम अधिकारी नेमण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) तसेच, बसस्थानकांवरील जाहिरातीच्या रक्कमेत अपहार करणाऱ्यांवर शासनाने कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाही.

आज रोजी पी.एम.पी.एम.एल. च्या एकुण शेड्युलपैकी ६७ टक्के शेड्युलवर पी.एम.पी.एम.एल. च्या बसेस तर ३३ टक्के शेड्युलवर भाडेतत्वावरील बसेस दैनंदिन

मार्गावर संचलन करत आहेत.

भाडेतत्वावरील बस संचलनास प्रति कि.मी येणारा खर्च हा महामंडळाच्या मालकीच्या बसेसना प्रति कि.मी येणाऱ्या खर्चापेक्षा कमी असल्यामुळे पीएमपीएमएल चे आर्थिक नुकसान होत आहे असे म्हणणे संयुक्तिक नाही.

(२) पी.एम.पी.एम.एल. कडे जून, २०१५ पासून पूर्णवेळ भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आज रोजी बंद बसेस २१९ असून दैनंदिन रनिंग रिपेअरच्या बसेस १५७ आहेत.

माहे मे, २०१५ मध्ये प्रतिदिनी सरासरी उत्पन्न रुपये १,३९,९१,२९१/- इतके प्राप्त झाले आहे तर, माहे जून, २०१५ मध्ये प्रतिदिनी वाहतूकीच्या सरासरी उत्पन्नात वाढ होऊन ते रुपये १,५४,०८,५३९/- इतके झाले आहे.

सुट्टे भाग खरेदीसाठी पुरेशी तरतूद करण्यात आल्यामुळे बस देखभाल-दुरुस्तीसाठी सुट्टे भाग उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे ब्रेक डाऊनचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी झाले असून, आज रोजी मार्गावर १५५० बसेस धावत आहेत.

(३) नाही. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका व शहरालगतचे ग्रामीण हद्दीतील बस शेल्टरची एकूण संख्या १२५४ आहे. हे सर्व बसशेल्टर्स जाहिरात ठेकेदार यांना जाहिरात प्रसिध्दीसाठी करारने देण्यात आलेले आहेत. याचे उत्पन्न महामंडळास प्राप्त होत आहे.

(४) बसेस ची संख्या वाढविण्यासाठी जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजनेतर्गत ५०० बसेस घेण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

अकोला येथील विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबत

(६३) * ७३८६ श्री.गोपिकिशन बाजोरीया : तारांकित प्रश्न क्रमांक २९११ ला दिनांक १८ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला येथील विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्ताराबाबतची सद्यःस्थिती काय आहे,

(२) असल्यास, सदर विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे काम सर्वसाधारणपणे केव्हापर्यंत पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे,

(३) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री.देवेन्द्र फडणवीस : (१) सदर विमानतळाच्या विस्तारीकरणाकरिता डॉ. पंजाब देशमुख कृषी विद्यापिठाची ६०.६८ हे. जमीन आवश्यक असून या जमिनीवर अस्तीत्वात असलेल्या प्रशासकीय व अन्य इमारती संशोधन केंद्र, शरद सरोवर व अन्य पाण्याचे स्रोत यांचे मुल्यांकनाची रक्कम रु. ५.६४ कोटी विद्यापीठास अदा करण्यात आली आहे.

या विस्तारीकरण प्रकल्पाविरुद्ध मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे जनहित याचिका क्र. २२/२०१४ दाखल करण्यात आली असून त्यात दि. २३.४.२०१४ रोजी झालेल्या सुनावणीत मा.उच्च न्यायालयाने स्थगनादेश दिले असल्यामुळे विस्तारिकरणाबाबत पुढील कार्यवाही करता आली नाही. या संदर्भात राज्य शासनाद्वारे मा. उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून स्थगनाश दूर करण्याची विनंती करण्यात आली आहे.

(२) व (३) मा. उच्च न्यायालयाचे स्थगनाश रद्द करण्याबाबत प्रयत्न करण्यात येत असून स्थगनादेश रद्द झाल्यावर विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या खाजगी जमिनीचे भुसंपादन व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाची आवश्यक जमिन हस्तांतरीत करण्याबाबत कार्यवाही करण्याचे नियोजन आहे.

पळसखेड (ता.सोयगांव, जि.जळगांव) येथील कविवर्य श्री.ना.धों.महानोर यांच्या घरातील स्मृतिचिन्हे व कागदपत्रांची अज्ञातानी नासधुस केल्याबाबत

(६४) * ६७२२ डॉ.नीलम गोन्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पळसखेडे (ता.सोयगाव जि.जळगांव) येथील कविवर्य श्री.ना.धों.महानोर यांच्या शेतातल्या "पानकळा" या निवासस्थानी पद्य आणि अन्य पुरस्कार आणि स्मृतिचिन्हे व कागदपत्रांची अज्ञातांनी नासधुस केल्याची घटना दिनांक ८ मे, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी सोयगांव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून अद्याप अज्ञातांना अटक करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,

(४) तदनुसार शासन स्तरावर काय कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,

(५) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

प्रकरणी दि. ०९/०५/१५ रोजी प्राप्त फिर्यादीवरून अज्ञात आरोपीने फार्महाऊसची कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करून १ जुनी रिचार्जबल बॅटरी किंमत रु. २५०/- व १ पॉकेट रेडीओ जूना वापरता किंमत रु. १००/- चोरून नेल्याबाबत पोलीस स्टेशन सोयगांव जि. औरंगाबाद येथे गु.र.नं. ४६/१५ भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

(२) होय.

(३), (४) व (५) प्रकरणी गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पोलीस स्टेशनचे एक पथक, स्थानिक गुन्हे शाखाचे एक पथक व दरोडा प्रतिबंधक पथक नेमण्यात आले असून आरोपींचा कसोशिन शोध घेण्यात येत असून प्रकरणाचा तपास चालू आहे.

जालना नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता नसतांनाही नियमबाह्यरित्या निविदा प्रसिध्द केल्याबाबत

(६५) * ७२५२ श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.अमरसिंह पंडित, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.ख्वाजा बेग, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जालना नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता नसतांनाही नियमबाह्यरित्या निविदा प्रसिध्द करणे तसेच कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांची देयके अदा केल्याच्या प्रकारावरून पालकमंत्री महोदयांनी जालना येथील कंत्राटदार व अधिकारी यांच्याविरुध्द चौकशी व कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, जालना यांनी सन २०१५ च्या मध्ये दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वरील गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी, जालना यांनी नगरपालिका प्रशासन व मुख्याधिकारी, जालना यांना नोटीस बजावली आहे काय, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नियमाचे उल्लंघन करण्यास जबाबदार असणाऱ्या मुख्याधिकारी, कंत्राटदार व इतर यंत्रणांची चौकशी करून त्यांच्यावर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१), (२) व (३) या प्रकरणी पालकमंत्री, जालना यांची संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांच्याविरुद्ध चौकशी व कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले नाहीत.

तथापि, या प्रकरणी जिल्हाधिकारी, जालना यांनी मुख्याधिकारी, नगरपरिषद जालना यांना कारणे दाखवा नोटीस देवून खुलासा मागविला असून खुलासा प्राप्त होताच नियमानुसार कार्यवाही करण्याचे प्रस्तावित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील कारागृहांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या आढाव्याबाबत

(६६) * ७७३५ श्री.हेमंत टकले, श्री.अमरसिंह पंडित, श्री.नरेंद्र पाटील, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.अनिल भोसले, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.रामराव वडकुते, श्री.राजेंद्र मुळक, श्री.संजय दत्त, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.विजय गिरकर, श्री.अरुणकाका जगताप, डॉ.सुधीर तांबे, श्री.सुभाष झांबड, श्रीमती दिप्ती चवधरी, श्री.शरद रणपिसे, श्री.राहुल नार्वेकर, अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहातून पाच कैद्यांनी पलायन केले या घटनेची गंभीर दखल घेवून राज्यातील सर्व तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याच्या सूचना मा. मुख्यमंत्री यांनी गृह विभागाला दिला असल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे काय,

(२) असल्यास, यानुसार कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नागपूर तसेच राज्यातील विविध कारागृहात सुरु असलेल्या झाडाझडीत कैद्यांकडे मोबाईल आणि काही सिमकार्ड जप्त करण्यात आल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, राज्यातील विविध कारागृहात बसविण्यात आलेले मोबाईल जॅमर बनावट असल्याचे निदर्शनास आले असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेबाबत शंका उपस्थित केली जात आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, तसेच, पोलीस कोठडी व बाहेरून पळून जाणाऱ्या कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता अशा घटनांना प्रतिबंध घालण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) अद्याप, यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे काय

आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) स्थानिक पोलिस आयुक्त/पोलिस अधिक्षक यांच्या सहाय्याने राज्यातील कारागृहांचे सिक्युरिटी ऑडीट सुरु करण्यात आले असून आजतागायत २३ कारागृहांचे सिक्युरिटी ऑडीट पूर्ण झाले असून उर्वरीत कारागृहांचे तातडीने सिक्युरिटी ऑडीट करून घेण्यासाठी संबंधीत पोलीस यंत्रणेशी संपर्कात राहून कार्यवाही करण्यात येत आहे. २३ कारागृहांच्या सुरक्षा यंत्रणेसंदर्भात सिक्युरिटी ऑडीटच्या निष्कर्षानुरूप अंमलबजावणी सुरु आहे.

(३) होय.

(४) मोबाईल जॅमर्स बनावट असल्याची बाब सदयस्थितीवर आधारित नाही परंतु कार्यरत मोबाईल जॅमर्सची क्षमता वाढवून त्यांना अधिक कार्यक्षम करणे शासनाच्या विचाराधीन आहे.

(५) मोबाईल जॅमर्स बनावट नसल्याने उक्त प्रकरणी चौकशी करण्याची आवश्यकता नाही. पोलीस कोठडी व बाहेरून घडणाऱ्या बंदी पलायनाच्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी बंद्यांना कारागृहाबाहेर जाण्याची न्यूनतम संधी राहावी याकरिता खालील प्रमाणे उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

बंद्यांची न्यायालयीन ने-आण टाळण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सची व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली असून सदर यंत्रणेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी दिनांक १२.५.२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

कारागृहातील बंद्यांना वैद्यकीय उपचारासाठी इतरत्र नेण्यापेक्षा कारागृहीन वैद्यकीय व्यवस्था सुदृढ करण्यासाठी कारागृहातील मंजूर वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्यात येत आहेत.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद महापालिका सुवर्ण जयंती रोजगार योजने अंतर्गत बेरोजगारांना प्रशिक्षण देण्याची निविदा न काढता खोटे लाभार्थी दाखवून केलेला गैरव्यवहार

(६७) * ७४२९ श्रीमती शोभाताई फडणवीस : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद महापालिका सुवर्ण जयंती रोजगार योजने अंतर्गत बेरोजगारांना प्रशिक्षण देण्याची निविदा न काढता खोटे लाभार्थी दाखवून महापालिकेने १ कोटी ७० लाख रुपयाचा गैरव्यवहार केल्याचे दिनांक ११ एप्रिल, २०१५ रोजी वा त्यासुमारास

निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली काय व संबंधीत अधिकाऱ्यांवर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबियांना व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी कोणतेही निकष न लावता ११४५ लाभार्थ्यांची कागदोपत्री नोंद दाखवून रुपये १,७०,४१,८९३.७५ एवढ्या निर्धीचा उपहार करण्याचा प्रयत्न औरंगाबाद महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे.

(२) औरंगाबाद महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध औरंगाबाद महानगरपालिका प्रशासनामार्फत फिर्याद दाखल करण्यात आली असून, सिटीचौक पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. १५/२०१५ कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४०९, ४१९, ५११, ३४ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यास महानगरपालिकेच्या सेवेतून दि १०/४/२०१५ पासून निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी आदेशीत करण्यात आली आहे.

तसेच, गुन्हा दाखल झालेल्या अन्य अधिकारी कृषी व पशुसंवर्धन, दुग्धविकास, मस्त्यव्यवसाय विभागाच्या आस्थापनेवरील असून त्यांना उप आयुक्त या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे व त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्याबाबत पुढील कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पदाच्या आठ पट उमेदवारांना
पूर्व परिक्षेतून वगळण्याची केलेली घोषणा**

(६८) * ७९६५ अॅड.जयदेव गायकवाड, श्री.खवाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पदाच्या आठ पट उमेदवारांना पूर्व परिक्षेतून वगळण्याची घोषणा माहे मे, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात केली, हे खरे

आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणाचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, हे ही खरे आहे काय,

(३) प्रश्न भाग (१) व (२) बाबत चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) अद्याप, कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही,

“महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेला पात्र उमेदवार निवडताना प्रथम एकूण पदांच्या ८ पट उमेदवार निश्चित करावे व नंतर प्रत्येक प्रवर्गात १० पट उमेदवार घेण्यास्तव सीमारेषा खाली ओढावी” अशी सुधारणा आयोगाच्या कार्यनियमावलीमध्ये दिनांक २७.५.२०१३ रोजी केली आहे. सदर सुधारणेच्या अनुषंगाने आयोगाने दिनांक ८ एप्रिल, २०१५ रोजी वेबसाईटवर माहिती दिली व त्याबाबतचा खुलासा दिनांक ६ मे, २०१५ रोजी केला आहे.

(२) होय, जिल्हाधिकारी, पुणे यांचे कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी दिनांक ५ मे, २०१५ रोजी मोर्चा काढला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

(३), (४) व (५) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यनियमावलीतील उपरोक्त सुधारणेबाबतची माहिती आयोगाने दिनांक ८ एप्रिल, २०१५ रोजी संकेतस्थळावर दिल्यानंतर त्यानुषंगाने काही तक्रारी प्राप्त झाल्याने त्यासंबंधीचा खुलासा आयोगाने दिनांक ६ मे, २०१५ रोजीच्या घोषणेत केला आहे. सदर पध्दतीनुसार पदसंख्येच्या सुमारे १२ ते १४ पट उमेदवार मुख्य परीक्षेस पात्र होतात.

**“गांधी मला भेटला” या पोस्टर कवितेचे कवी श्री.वसंत दत्तात्रय गुर्जर
यांच्यावरील खटला मागे घेण्यासंदर्भात**

(६९) * ७६८० श्री.कपिल पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) “गांधी मला भेटला” या पोस्टर कवितेचे कवी श्री.वसंत दत्तात्रय गुर्जर यांच्यावरील खटला मागे घेण्याबाबत घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ठराव झाला आहे आणि ज्येष्ठ साहित्यकांनी तशी मागणी केली

आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला आहे,

(३) तसेच घेतलेल्या निर्णयाचे स्वरूप काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, धुमान येथे असा कोणताही ठराव मांडण्यात आलेला नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सांगली तसेच इतर जिल्ह्यात सुरु झालेला खाजगी लकी ड्रॉ

(७०) * ७९१३ श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.जयवंतराव जाधव, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.सतिश चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.अमरसिंह पंडित, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.राजेंद्र जैन, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगली जिल्ह्यातून सुरु झालेल्या खाजगी लकी ड्रॉ चा कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून महिन्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असून करोडो रुपयांचा घोटाळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार खाजगी लकी ड्रॉ च्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) विना परवाना लकी ड्रॉ पद्धतीने फसवणूक केल्याबाबत दिनांक १७/०५/२०१५ रोजी आष्टा पोलीस स्टेशन जिल्हा सांगली येथे गु.र.नं.८८/१५ भा.दं.वि.कलम ४२०, ३४ सह मुंबई लॉटरी अॅक्ट १९५८ चे कलम ४(१), (अ) नुसार गुन्हा दाखल आहे. याव्यतिरिक्त प्रश्नात नमूद इतर जिल्ह्यात असे गुन्हे/तक्रार दाखल नाही.

(२) होय.

(३) आष्टा ता.वाळवा जि.सांगली येथे २ आरोपींनी मृत्यूजय मार्केटींग नावाने व्यवसाय सुरू करून लोकांकडून रुपये ३००, २५०, २०० व शेवटचा हप्ता १०० भरून घेवून विना परवाना लकी ड्रॉ पद्धतीने मोटार सायकल, सोन्याचे नाणे, सोफासेट, स्कुटर, वॉटर फील्टर सारख्या निकृष्ट दर्जाच्या वस्तूची बक्षीस वितरण करून फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने झडती घेवून महत्वाचे कागदपत्र हस्तगत केली. सदर लकी ड्रॉ बाबत जिल्हाधिकारी तसेच धर्मादाय आयुक्त यांच्या मंजूरीसंदर्भात माहिती घेतली. तसेच बक्षीसाच्या वस्तू व इतर आवश्यक पुरावे जमा करण्यात आले असून आरोपीविरुद्ध भारतीय फौजदारी संहिता कलम ४१ (१) प्रमाणे नोटीस बजावून त्यास ताब्यात घेतले व दिनांक २९/०६/२०१५ रोजी न्यायालयात दोषारोप पत्रासह हजर करण्यात आले.

अशा प्रकारच्या घटना घडू नयेत याकरिता प्रसिद्धी माध्यमाद्वारे प्रसिद्धी दिली जात आहे. तसेच नागरिक भेट, दरबार, गाव फिरती काळात नागरिकांना सावधगिरीचे इशारे देवून अशा प्रकरणात बळी पडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

(४) विलंब झालेला नाही.

मुंबई कांदिवली पश्चिमेकडे असलेल्या पालिकेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना थकीत वेतन मिळण्याबाबत

(७१) * ७७५४ श्री.नरेंद्र पाटील, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, अॅड.निरंजन डावखरे, श्री.खवाजा बेग, श्री.जयवंतराव जाधव, श्री.आनंद ठाकूर, श्री.किरण पावसकर, श्री.सुनिल तटकरे, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, डॉ.सुधीर तांबे, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई कांदिवली पश्चिमेकडे असलेल्या पालिकेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण मनपा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना दोन महिन्यांपासून वेतन दिले नसल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर कंत्राटी कामगारांना दोन महिन्यांचे थकित वेतन देणेबाबत शासनाने कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे येथील मेट्रो रेल्वे प्रकल्पाबाबत

(७२) * ७०३७ श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.हरिसिंग राठोड, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्रीमती दिप्ती चवधरी, डॉ.सुधीर तांबे, श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक ३१९९ ला दिनांक १८ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील मेट्रो प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी मा. मुख्यमंत्री यांनी दिनांक ७ मार्च, २०१५ रोजी वा त्यासुमारास पुणे येथे बैठक आयोजित केली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू मेट्रो प्रकल्पाबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ञ समितीने आपला अहवाल माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान मा. मुख्यमंत्री यांना सादर केलेला आहे ,हे ही खरे आहे काय,

(३) तसेच, दिनांक ७ मार्च २०१५ रोजी वा त्यासुमारास पुणे येथे आयोजित केलेल्या उक्त बैठकीतील निर्णय व तज्ञ समितीने सादर केलेल्या शिफारशी यांचे स्वरूप काय आहे,

(४) पुणे शहरातील वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गाबाबत मतमतांतर असल्यामुळे आणि मार्गाबाबत आक्षेप घेण्यात आल्यामुळे या मार्गाचा अभ्यास करण्यासाठी मा. मुख्यमंत्री यांनी अभ्यास समितीची स्थापना केली असून या समितीचा अहवाल मा. मुख्यमंत्र्यांकडे जाऊन सुमारे एक महिना होत आला तरी अद्याप कोणतीही कार्यवाही होऊ शकली नसल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे

खरे आहे काय,

(५) असल्यास, पुणे शहरात मेट्रो प्रकल्प सुरु करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) अद्याप, कोणतीही कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय.

(३) दिनांक ७ मार्च, २०१५ रोजी पुणे येथे आयोजित केलेल्या बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातील स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड ही मार्गिका यापूर्वी शासनाने मंजूर केल्याप्रमाणे केंद्र शासनाने मंजूर करावी म्हणून केंद्र शासनास पुन्हा विनंती करण्यात येईल तसेच मार्गिका क्रमांक २ वनाज ते रामवाडी या मार्गिकेच्या अनुषंगाने मा.लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरीक यांच्याकडून प्राप्त झालेल्या सूचना व हरकती बाबत अभ्यास करून शासनास सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी मा.पालक मंत्री, पुणे जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती करून समितीच्या अहवालावर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे ठरले. या संदर्भात मा.पालक मंत्री, पुणे जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीच्या दिनांक २० एप्रिल, २०१५ च्या अहवालात मार्गिका क्र.(१) पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट योग्य असल्याचे पुणे महानगर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. या एसपीव्ही कंपनीचे नोंदणीकरण करणे तसेच मार्गिका क्र.१ चे काम सत्वर सुरु करणे, मार्गिका क्र.२ वनाज ते रामवाडी या मार्गिकेचे काम रामवाडीकडून सुरु करणे, दरम्यानच्या काळात मार्गिका क्र.२ बाबत अधिक विचार व तज्ञ मार्गदर्शन घेणे, अशा स्वरूपाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत.

(४) पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पास केंद्र शासनाच्या मंजूरी च्या अनुषंगाने मा.शहर विकास मंत्री, भारत सरकार यांच्याशी चर्चा करण्यासाठी दि.२९ मे, २०१५ च्या पत्रान्वये विनंती करण्यात आली आहे.

(५) व (६) पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करावयाच्या पुणे महानगर मेट्रो रेल कॉर्पोरेशन या स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनीचे मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशन व आर्टिकल ऑफ असोसिएशन दिनांक २८ एप्रिल, २०१५ रोजी केंद्र शासनास मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे.

**मुंबई शहरातील बाल गुन्हेगार, बाल कामगार व बाल भिक्षेकरी
यांच्याबाबत करावयाची कार्यवाही**

(७३) * ७२०० श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर, श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरात बाल गुन्हेगार, बाल कामगार व बाल भिक्षेकऱ्यांची संख्या वाढत असून राज्यात भिक मागण्यास बंदी आहे असे असुनही रस्त्यावर, ट्रॅफिक सिग्नलजवळ भिकारी दिसून येत असल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबईतील ९३ पोलीस ठाण्यांपैकी फक्त ३१ पोलीस ठाण्यांतूनच याबाबत कारवाई केली गेली असल्याने मुंबईचे पोलीस आयुक्तानी नुकतेच याबाबत आवश्यक कारवाई आदेश दिले आहेत परंतू अद्यापही आवश्यक त्या प्रमाणात कारवाई करण्यात येत नसल्याने शासन त्वरीत यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करणार वा करीत आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) सर्व पोलीस ठाण्यांना बाल कामगार व बाल भिक्षेकरी विरुद्ध कारवाई प्रभावीपणे करण्याबाबत पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी आदेशित केल्यानुसार प्रत्येक पोलीस ठाणेकडून मोहिम राबविण्यात आली असून, सन २०१५ जून अखरे मुंबई शहरामध्ये ६२९ व ३८३ बाल भिक्षेकरी यांची मुक्तता करण्यात आली आहे. सदर मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, यामध्ये मुंबई शहरातील ९३ पैकी ९० पोलीस ठाणे सहभागी घेऊन कारवाई केली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मालाड (प) व मढ-मार्वे (मुंबई) येथे उभारण्यात आलेल्या
बेकायदेशीर बांधकामावर करावयाची कारवाई**

(७४) * ७१३५ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.राजेंद्र मुळक, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्रीमती हुस्नबानू खलिफे, डॉ.सुधीर तांबे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालाड (प) मुंबई येथील सुमारे ३३ बंगले व मढ-मार्चे येथे २००० पेक्षा अधिक झोपडपट्ट्या बेकायदेशीररित्या उभारण्यात आल्याप्रकरणी संबंधित महापालिका कार्यालयात वारंवार तक्रारी करूनही आवश्यक कार्यवाही करण्यात आली नसल्याने तक्रारदाराने मा.मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली असल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सन २०१० पासून मालाड येथील उक्त बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यात आली नसल्याने न्यायालयाने मुंबई महापालिकेला विचारणा केली असता अपुरे मनुष्यबळ हे उत्तर दिले असता मा.उच्च न्यायालयाने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दोन आठवड्यात समिती नेमण्यास सांगितले होते अनुषंगाने महापालिकेने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) मा. उच्च न्यायालयाने संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकाम तोडण्याकरिता पुरेसे मनुष्यबळ आहे किंवा नाही याकरिता महापालिका अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या दिनांक २६.०५.२०१५ रोजीच्या आदेशान्वये समिती गठीत करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाणे जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी
पोलीसांची संख्या वाढविण्याबाबत**

(७५) * ६८६१ श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.सुनिल तटकरे, श्री.धनंजय मुंडे, श्री.राहुल नार्वेकर, श्री.हेमंत टकले, श्रीमती स्मिता वाघ, श्री.गुरुमुख जगवानी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हयातील ३३ पोलीस ठाण्यातून आणि गुन्हे शाखेच्या पाच युनिट कडून सुमारे ६००० अतिरिक्त पोलीस बळ मिळावे अशी मागणी, ठाणे पोलीस आयुक्तालयातून गृह विभागाकडे करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अपुरे मनुष्यबळ, अतिरिक्त कामाचा ताण, सामाहिक सुट्टीचा प्रश्न आणि वरिष्ठांचा जाच आदी कारणांमुळे पोलीस कर्मचारी सातत्याने तणावाखाली रहात असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(३) तसेच, ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील शासकीय कार्यालयासह एकूण ८४ ठिकाणे संवेदनशील असून त्याठिकाणी दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आवश्यक ते मनुष्यबळ पुरविण्यासाठी व दहशतवादी हल्ले रोखण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) दिनांक ०४/०३/२०१४ च्या शासननिर्णयान्वये पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आस्थापनेवर विविध संवर्गातील एकूण ९०३ पदे व पोलीस अधिक्षक ठाणे (ग्रामिण) यांच्या आस्थापनेवर विविध संवर्गातील एकूण ४५२ पदे मंजूर करण्यात आली आहे.

(३) होय.

(४) ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत एकूण ८४ मर्मस्थळ/संवेदनशील ठिकाणे असून त्याठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला असून मर्मस्थळाचे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

मुंबई येथील मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायास अंमली पदार्थाच्या व्यवसाय प्रकरणी मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारावाची कारवाई

(७६) * १२८७ श्री.खवाजा बेग, श्री.हेमंत टकले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई येथील मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई यास अंमली पदार्थाच्या व्यवसाय प्रकरणी मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची सुरु असलेली चौकशी पूर्ण झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कोणती कडक कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप, कोणतीही कारवाई केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) अंमली पदार्थ व्यवसाय प्रकरणी (मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन वि.स्था.गु. नोंद क्र. १६/१५) गुन्हे प्रकटीकरण शाखा, वि.स्था.गुरक्र. १६/१५ कलम ८ (क) सह २२, २९, २७ (अ), ५९ (१) एन.डी.पी.एस. कायदा १९८५ व कलम ६६ (१) (ब) दारुबंदी कायदा सह कलम १४५ (२) महाराष्ट्र पोलीस कायदा सह ४६५, ४६८ भादंवि प्रमाणे दिनांक १०.०३.२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्ह्यात अंतर्भूत तीन पोलीस अधिकारी तसेच दोन पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी पूर्ण झालेली आहे.

या गुन्ह्यातील अधिकारी व अंमलदार यांचा अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ कलम ५९ (१) व २७ (अ) प्रमाणे सहभाग आढळल्याने त्यांना या गुन्ह्यात दिनांक २९.०५.२०१५ रोजी अटक करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा तपासाधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना दिलेल्या सुरक्षिततेच्या
 सुधारित सूचनांच्या अंमलबजावणीबाबत**

(७७) * ६६६६ श्री.धनंजय मुंडे : तारांकित प्रश्न क्रमांक ४०७३ ला दिनांक ४ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना दिलेल्या सुरक्षिततेच्या सुधारित सूचनांचा अंमलबजावणी आढावा पोलीस ठाणे स्तरावर सुरु असल्याचे माहे मार्च २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पोलीस ठाणे स्तरावरील आढाव्याचे निष्कर्ष पूर्णपणे स्वयंस्पष्ट नाहीत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर निष्कर्षाच्या आधारे कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना दिलेल्या सुरक्षिततेच्या सुधारित सूचनांची अंमलबजावणी बाबत सुरक्षा आढावा घेण्याचे काम पोलीस ठाणे स्तरावर सुरु असून माहे जून २०१५ पर्यंत मुंबईतील एकूण १२५४ शाळा/महाविद्यालयांचे सुरक्षा आढावे घेण्यात आलेले आहेत.

(२) व (३) हे खरे नाही.

मुंबईतील शाळा व महाविद्यालयांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात घेण्यात आलेल्या आढाव्यांचे निष्कर्ष पूर्णपणे स्वयंस्पष्ट आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे शहराजवळ प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याबाबत

(७८) * ८१७५ श्रीमती दिप्ती चवधरी, डॉ.सुधीर तांबे : तारांकित प्रश्न क्रमांक ३१९५ ला दिनांक ४ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहराजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी राज्य शासन विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुणे शहराजवळ विमानतळासाठी राज्य शासनाने जागा उपलब्ध केली आहे काय,

(३) अद्याप, यासाठी जागा उपलब्ध झाली नसल्यास, त्यामागील कारणे काय आहेत,

(४) याबाबत शासनाची भूमिका काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) व (३) व (४)

अ) काही जागा /स्थळे तांत्रिक दृष्ट्या विमानतळाच्या बांधकामासाठी योग्य नाहीत.

आ) एका स्थळांबाबत स्थानिक लोकांनी विरोध दर्शविला आहे.

इ) काही स्थळांबाबत भारतीय वायूदलाच्या मार्गात बाधा येत असल्याने त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही.

ई) एका ठिकाणी खाजगी कंपनीची जागा असून सदर कंपनी विमानतळाकरिता जमीन देण्यास तयार नाही.

तथापि, जागा निश्चितीबाबत आवश्यक कार्यवाही शासनस्तरावर करण्यात येत आहे.

**राज्यातील साई संस्थान, शिर्डी व इतर देवस्थानांकडे पडून असलेल्या
देणगीचा वापर पायाभूत सुविधांसाठी करण्याबाबत**

(७९) * ७५८१ डॉ.सुधीर तांबे, श्री.सतिश चव्हाण, श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील साई संस्थान, शिर्डी व इतर देवस्थानांकडे पडून असलेली देणगी ही पायाभूत सुविधा विशेषतः पाणी टंचाईवर मात करणेसाठी / सिंचन सुविधेसाठी वापरात आणण्याबाबत शासन विचाराधीन असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील निधी पाणीटंचाई व सिंचन सुविधेसाठी वापरण्याबाबत शासनाचे धोरण काय आहे,

(३) असल्यास, या संदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात आहे,

(४) अद्याप, याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नसल्यास त्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) राज्यातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनातर्फे जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत असून सदर अभियानांतर्गत अर्थसहाय्य करण्याच्या शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी व श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, मुंबई यांनी सदर योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यास प्रत्येकी रु.एक कोटी याप्रमाणे एकूण प्रत्येकी रु. ३४ कोटी अर्थसहाय्य मंजूर केलेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नाशिक महानगरपालिकेमधील मुकणे पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकांमध्ये व
निविदा प्रक्रियेमध्ये झालेला गैरव्यवहार व अनियमितेबाबत**

(८०) * ८०२९ श्री.जयवंतराव जाधव, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.सतिश चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित, श्री.नरेंद्र पाटील, श्री.ख्वाजा बेग, श्री.अनिल भोसले, श्री.संदिप बाजोरिया, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक महानगरपालिकेमधील मुकणे पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकांमध्ये व निविदा प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार व अनियमितता झाल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनमार्फत चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अशा प्रकारची लोकप्रतिनिधींची निवेदने प्राप्त झाली आहेत.

(२) व (३) याप्रकरणी अनियमितेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून याबाबतची सुनावणी घेण्यात आली आहे. उक्त सुनावणीत उपस्थित झालेल्या मुद्दांबाबत आयुक्त, महानगरपालिका नाशिक यांचा अहवाल प्राप्त झाला असून छाननीअंती यथायोग्य निर्णय घेण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील कुर्ला (प) येथील झोपड्यांना अनधिकृतपणे जलजोडण्या दिल्याबाबत

(८१) * ७२२९ श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप,

श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील कुर्ला (प) येथे मोठ्या प्रमाणावर झोपड्या असून तेथे चाळीसह मोठ्या इमारतीही आहेत शिवाय मागील पाच वर्षात पुनर्विकास प्रकल्पांतर्गत चाळीस झोपड्यांच्याजागी इमारती उभ्या राहिल्या आहेत मात्र आता येथील काही झोपड्या, चाळी आणि इमारतीमधील घरांना अनधिकृतरित्या जलजोडण्या देण्यात आल्या असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी संबंधित मनपाच्या एल विभागासह वरळी येथील जल अभियंता विभागाकडे वारंवार तक्रार करून देखील काहीच कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली याबाबत शासनाने चौकशी करून काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) अनधिकृत जलजोडण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत संबंधित जागेवर अनधिकृत असलेल्या जलजोडण्या तात्काळ खंडीत करण्यात येतात व तक्रारदाराला यासंबंधी कळविण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संदर्भात मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या
आदेशामुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्याची केलेली विनंती**

(८२) * ८२२६ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.प्रकाश गजभिये, श्री.रामराव वडकुते,
श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील
काय :-

(१) बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने दिनांक १९ मार्च, २०१५
रोजी मा. मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून मा.उच्च न्यायालयाने गणेशोत्सवाच्या संदर्भात
दिलेल्या आदेशामुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्याची विनंती केली
आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यांच्या मागण्यांचे स्वरूप काय आहे,

(३) या मागण्यांवर शासनाने कोणता निर्णय घेतला आहे,

(४) अद्याप निर्णय घेतला नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व यावर केव्हा
निर्णय घेण्यात येईल,

(५) मुंबई व महाराष्ट्रातील गणेशोत्सव व भक्तांचा उत्साह लक्षात घेता मंडप
उभारणी ते विसर्जनापर्यंत महापालिका व शासनाची भूमिका सहकार्याची असणार का ?

श्री. देवेंद्र फडणवीस : १) हे खरे नाही, असे निवेदन प्राप्त झाल्याचे आढळून आले
नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका व
शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येते.

**मौजे आंबवडे (ता.मंडणगड, जि.रत्नागिरी) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या
कार्यावरील शिल्पसृष्टी उभारण्याबाबत**

(८३) * ७५४२ अॅड.निरंजन डावखरे, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त,
श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील
गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची जगाला जाणीव व्हावी म्हणून त्यांच्या
मूळ गावी मौ.आंबडवे (ता.मंडणगड, जि.रत्नागिरी) येथे शिल्पसृष्टी उभारण्याचा
निर्णय दिनांक २४ जून, २००९ रोजी सिंधुदुर्ग येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत
शासनाने निर्णय घेऊन त्यासाठी रक्कम रुपये ५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, हे
खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानंतर मौ.आंबवडे येथे तत्कालीन ग्रामविकास मंत्री तसेच तत्कालीन रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री यांनी भेट देऊन या शिल्पसृष्टीसाठी जागा निश्चित करून दिनांक १४ जून, २०१२ रोजी जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांचे अध्यक्षतेखाली त्यासाठी समिती देखील स्थापन करण्यात आली होती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी ५ वर्षे इतका कालावधी होऊन देखील सदर शिल्पसृष्टी उभारण्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे दिनांक १३ एप्रिल, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणी आंबवडे ग्रामस्थ तसेच डॉ.आंबेडकर अनुयायांनी गेल्या ५ वर्षांपासून ते आजतागायत जिल्हाधिकारी, रत्नागिरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. रत्नागिरी तसेच ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य व प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, मंत्रालय यांचेकडे अनेकदा मागणी वजा निवेदने सादर करून अद्याप काहीही कार्यवाही झालेली नसल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, त्याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय व सदर चौकशीमध्ये काय आढळून आले व त्यानुसार संबंधिताविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) कोकण विकास कार्यक्रम-२००९ अंतर्गत ता.मंडणगड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाकरीता विशेष घटक योजनेतून रुपये ५.०० कोटी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) नाही. सदर स्मारकासाठी जिल्हाधिकारी यांनी १६-२५ आर.शासकीय जमीन आणि वाटाघाटी करून खाजगी जमीन १८-०० आर अशी एकूण ३४-२५ आर. इतकी जमीन उपलब्ध करून घेतलेली आहे. सदर जमिनीसभोवती बांधावयाच्या संरक्षण भिंतीचे अंदाजपत्रक, स्मारकाचे आराखडे व अंदाजपत्रक व खाजगी वास्तुशास्त्रज्ञ यांची फी याबाबतचे प्रस्ताव सादर करण्यास जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना कळविण्यात आले आहे.

(४) यासंदर्भात निवेदने प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही. तथापि, स्मारक उभारण्यासाठी जमीन उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी स्तरावर सुरु होती.

(५) कार्यवाही चालू असल्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(६) खाजगी जमीन वाटाघाटीने उपलब्ध करून घेण्यामुळे विलंब झाला.

पुणे शहरातील विविध भागात सुरु असलेल्या विकास कामाचे नियोजन करण्यासाठी पालिकेने तज्ञ सल्लागारांना कोटयवधी रुपये शुल्क म्हणून दिल्याबाबत

(८४) * ७०६१ श्री.अमरनाथ राजूरकर, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.रामहरी रुपनवर, डॉ.सुधीर तांबे, श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे शहरातील विविध भागात सुरु असलेल्या ११ उड्डाणपूल आणि २ भूयारी मार्गाच्या कामाचे नियोजन करण्यासाठी आतापर्यंत पालिकेने तज्ञ सल्लागारांना तब्बल ७ कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम शुल्क म्हणून दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सल्ला देवून शुल्क म्हणून कोटयवधी रुपये घेणाऱ्या तज्ञ सल्लागारांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली असल्याचे माहे एप्रिल २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, लोकप्रतिनिधींच्या या मागणीवर निर्णय घेवून काय कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

पुणे शहरातील विविध भागात पुणे महानगरपालिकेतर्फे एकूण १० उड्डाणपूल व २ भूयारी मार्गाची कामे चालू आहेत. या कामांकरिता प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंसी अंतर्गत प्रकल्पनिहाय वेगवेगळ्या तज्ञ सल्लागारांची नेमणूक विहित मान्यतेने करणेत आलेली आहे. प्रकल्पनिहाय तज्ञ सल्लागार यांचेशी केलेल्या करारनाम्यातील अटी शर्तीनुसार कामाच्या प्रगतीच्या प्रमाणात चालू असलेल्या सर्व प्रकल्पाकरिता मिळून आजतागायत एकूण रुपये १०.५९ कोटी इतकी फी अदा करणेत आलेली आहे.

(२) होय.

सल्ला देण्यामध्ये कसूर करणाऱ्या तज्ञ सल्लागारांवर कारवाई करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केलेली होती.

(३) उपरोक्त कामांपैकी हडपसर उड्डाणपूलाच्या कामामध्ये बेअरिंग डिझाईन, ड्राईंगबाबत गुणवत्तापूर्वक सर्व्हेसेस न दिल्याने तज्ञ सल्लागार एस.एन.भोबे अॅन्ड असोसिएटस् यांचेवर देय असलेल्या फी मधून ५% दंड वसूल करणे आणि तज्ञ सल्लागार म्हणून पुणे महानगरपालिकेकडे सन २०१६-१७ व २०१७-१८ या दोन आर्थिक वर्षांच्या कालावधीत निलंबित करणे ही कारवाई करणेत आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगीची शहानिशा करण्याकरिता श्री.नांगनूरे समिती नियुक्त केल्याबाबत

(८५) * ६७५६ अॅड.अनिल परब : तारांकित प्रश्न क्रमांक ३३१९ ला दिनांक ११ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, नगररचना विभागाकडून सन २००८ ते २०१० दरम्यान बांधकाम परवानगीची शहानिशा करण्याकरिता मंत्रीमंडळाची मंजूरी घेऊन श्री.नांगनूरे समिती नियुक्त केली होती, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यासंदर्भात माहे फेब्रुवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान माहितीच्या अधिकारात सदर समितीला मंत्रीमंडळाची मंजूरी देण्यासंदर्भात विचारणा केली असता लेखी स्वरूपात मंत्रीमंडळाची मंजूरी देण्यात आली नसल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, कोणाच्या अधिपत्याखाली नांगनूरे समिती नियुक्ती करण्यात आली आहे याबाबत शासनाने सखोल चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले आहे,
- (४) सदर समितीसाठी होणारा खर्च शासन की महापालिका करित आहे, तसेच, कोणत्या नियमांच्या आधारावर हा खर्च करण्यात येत आहे,
- (५) असल्यास, नांगनूरे समितीने महापालिकेत कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची चौकशी केली आहे काय व चौकशीनुसार दोषी आढळून आलेल्या व्यक्तींवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (६) तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या किती बांधकामांची परवानगी संस्थगित करण्यात आली आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाही.

(२) नाही.

(३) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम परवानग्यांमधील अनियमितताबाबत येणाऱ्या बातम्यांच्या अनुषंगाने तत्कालीन प्रधान सचिव (नवि-१) यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मागील दोन वर्षांच्या बांधकाम परवानगी प्रकरणांची तपासणी करून प्रत्येक परवानगी अस्तित्वात असलेल्या नियमानुसार दिलेली आहे किंवा कसे याची तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत कोकण विभागाचे प्रादेशिक विभाग प्रमुख म्हणून तत्कालीन उपसंचालक, नगर रचना श्री.नांगनूरे यांना कळविण्याचे निदेश दिले होते. त्यानुसार शासनपत्र दि. ०२.०३.२०१० अन्वये श्री. नांगनूरे तत्कालीन उपसंचालक, नगर रचना कोकण विभाग यांना कळविण्यात आले होते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) श्री. नांगपुरे तत्कालीन उपसंचालक, नगर रचना यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकामधील मागील दोन वर्षांच्या (२००८-२०१०) काळातील बांधकाम परवानग्यांसंदर्भातील प्रकरणांची चौकशी केली असून, अनियमिततांसाठी जबाबदार धरण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा प्रकरणनिहाय तपशिल शासनास सादर केला असून सदर प्रकरणी जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव शासन मान्यतेस्तव सादर करण्यात आला आहे.

(६) श्री. नांगपुरे यांच्या अहवालात समाविष्ट असलेल्या व कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या बांधकाम परवानगीमधील कोणतीही बांधकाम परवानगी संस्थगित करण्यात आली नाही.

कर्जत-भिवपूरी (जि.रायगड) येथे वीजनिर्मिती करणारी भिवपूरी टाटा पॉवर हाऊस कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याबाबत

(८६) * ७०९४ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कर्जत-भिवपूरी (जि.रायगड) येथे वीजनिर्मिती करणारी भिवपूरी टाटा पॉवर हाऊस कंपनीत बेसिकवर काम करणाऱ्या ३०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने हस्तक्षेप करून या हंगामी कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्याबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) हे खरे नाही.

तथापि सुमारे १८ वर्षांपूर्वी प्रोजेक्टमध्ये काम करणा-या विवादातील कामगारांच्या प्रतिनिधींनी १६/०४/२०१५ ते २०/०४/२०१५ या कालावधीत कामगारांचा हिशोब किंवा मोबदला दिला नाही या मागणीसाठी धरणे आंदोलन केले होते.

(२) प्रस्तुत विवादामध्ये शासनाच्या विविध स्तरावर वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या होत्या. सदर बैठकांमध्ये विवादीत कामगारांना त्यांची कायदेशीर देय रक्कम देण्यात आली असल्याचे व्यवस्थापनाने नमूद केले आहे. याच विवादातील कामगारांच्या प्रश्नाबाबत मा.मंत्री महोदय (कामगार) यांचेकडे दिनांक १७/०६/२०१५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने या कार्यालयातही बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोने आणि प्लॅटिनमच्या खाणी असल्याबाबत

(८७) * ८३३६ श्री.अनिल तटकरे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.राजेंद्र मुळक, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय खनिकर्म मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोने आणि प्लॅटिनमच्या खाणी असल्याचे माहे एप्रिल, २०१५ च्या शेवटच्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सोने आणि प्लॅटिनमचे बेकायदा उत्खनन होवू नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप, कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई, गोरेगाव (प.) येथील स्वाईन फ्लूची लागण झालेल्या एका महिलेला कस्तूरबा रुग्णालयात दाखल करून घेतले नसल्याबाबत

(८८) * ७१६१ श्री.जर्नादन चांदूरकर, डॉ.सुधीर तांबे, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई, गोरेगाव (प.) येथील मोतीलाल नगर क्र. १ येथे राहणाऱ्या एका महिलेला स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निदान खासगी रुग्णालयाने केले असता या महिलेने कस्तूरबा रुग्णालय गाठले मात्र साथीच्या आजारांसाठी विशेष सोय असतानाही रुग्णालयात या महिलेस दाखल करून घेतले नसल्याचे माहे २६ मार्च, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधितांवर कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) हे खरे नाही. सदरहू महिला स्वाईन फ्ल्यू या आजाराने आजारी असल्याने त्यांना दिनांक १६.०३.२०१५ रोजी रात्रौ ९.३५ वाजता कस्तुरबा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईच्या सागरी सुरक्षेसाठी तैनात केलेल्या बोटींनी नियमापेक्षा अत्यंत कमी तास गस्ती घातल्याबाबत

(८९) * ६९४७ श्री.राजेंद्र मुळक, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र सरकारने सागरी तट सुरक्षा योजनेतर्गत नौकांसाठी गस्त कालावधी निश्चित केला असतांना मुंबईच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या बोटींनी नियमापेक्षा अत्यंत कमी तास गस्ती घातल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने या संदर्भात चौकशी करून संबंधितांवर काय कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

मुंबईच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या एकूण १२ बोटींनी माहे एप्रिल, २०१५ मध्ये मुंबईच्या पूर्व व पश्चिम सागर किनारपट्टीवर एकूण ६७४१ नॉटीकल मैल दिवसरात्र सागरी गस्त केली आहे.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर-चंद्रपूर-वर्धा या टुरीझम मेगा सर्किट प्रकल्पाबाबत

(९०) * ७२८२ श्री.मितेश भांगडिया, श्री.अनिल सोले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विदर्भात नागपूर-चंद्रपूर-वर्धा या टुरीझम मेगा सर्किटचा विकास करण्याबाबतचा प्रकल्प राज्य शासनाने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडे माहे मार्च, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान अग्रक्रमीत केलेला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक २ मार्च, २०१५ रोजी वा त्यासुमारास संबंधीत मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर यांचेकडे सदर विकास प्रकल्प जमीनीबाबत पत्रव्यवहार केला, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या टुरिझम मेगा सर्किटबाबत उच्चाधिकार समिती स्थापन करून त्वरीत निर्णय घेणे आवश्यक असताना विलंब होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर विकास आराखड्यांतर्गत प्रस्तावित चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी धरण प्रकल्पाच्या मंजूरीस होत असलेल्या विलंबाची कारणे काय आहेत तसेच मंजूरीचा निश्चित कालावधी किती,
- (५) नसल्यास, मंजूर न करण्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय, सदर प्रस्ताव राज्य शासनाने माहे जून, २०१४ मध्ये केंद्र शासनास पाठविला होता. त्यांनी दिनांक ०५/६/२०१४ च्या बैठकीत CFA २०१४-२०१५ योजनेतून अग्रक्रमित केला आहे. दिनांक १४/१/२०१५ व दिनांक २७/२/२०१५ रोजी प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, नागपूर व दिनांक २/३/२०१५ रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई कार्यालयामार्फत मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर यांचेकडून प्रकल्पासाठी जमीनीबाबत पत्रव्यवहार केला आहे.

(३), (४) व (५) मेगा टुरिझम सर्किटमध्ये उच्चाधिकार समिती स्थापनेबाबत तरतूद नाही. तसेच केंद्र शासनाने पत्र PSW(०४), दिनांक २८/४/२०१५ अन्वये कळविलेले आहे की, PIDDC या योजनेतर्गत सन २०१३-२०१४ या आर्थिक वर्षासाठी तरतूद करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर यांचे कार्यालयाकडून जमीन हस्तांतरणाबाबतची कार्यवाही अद्याप झालेली नाही. केंद्र शासनाने पत्र ८-PSW/(०४)२०१४, दिनांक २८/४/२०१५ अन्वये CFA(PIDDC) योजनेतून कामे न घेण्याबद्दल कळविलेले आहे.

**हिंगोली शहरात खतनिर्मितीसाठी घनकचरा प्रकिया प्रकल्प
निधी अभावी प्रलंबित असल्याबाबत**

(९१) * १००१२ श्री.रामराव वडकुते : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली शहरात खतनिर्मितीसाठी उभारण्यात येत असलेला घनकचरा प्रकिया प्रकल्प निधी अभावी प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकल्पास निधी देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप, कोणतीही कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हिंगोली शहरात घनकचरा व्यवस्थापनांतर्गत खत निर्मिती प्रकल्पाबाबत हिंगोली नगरपरिषदेकडून शासनास अद्याप प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हिंगोली नगरपालिकेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल प्राप्त झाल्यास अभियानातील निकषानुसार यासाठी केंद्र व राज्य शासनाचा निधी उपलब्ध करून देणे शक्य होईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात कारखाने अधिनियम १९४८ मध्ये बदल केलेल्या
निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत**

(९२) * ७६३३ **प्रा.जोगेन्द्र कवाडे :** सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात लघु उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच उद्योग सुलभतेसाठी कारखाने अधिनियम १९४८ मध्ये बदल करण्याचा महत्वाचा निर्णय शासनाने दि. २० मे, २०१५ रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या निर्णयामुळे १४,३०० कारखान्यांना इन्स्पेक्टर राज मधून मुक्ती मिळणार असून सुमारे १ लाख ९० हजार कामगारांना या उद्योगातून रोजगार मिळणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी शासनाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) होय.

(२) सदर निर्णयानुसार अश्वशक्तीचा वापर करून २० किंवा त्या पेक्षा जास्त कामगार व विना अश्वशक्ती ४० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यांना कारखाने अधिनियमाच्या तरतुदी लागू होतील. त्यामुळे सध्या नोंदणीकृत असलेल्या कारखान्यांपैकी सुमारे १४,००० कारखान्यांना कारखाने अधिनियमाच्या तरतुदी लागू होणार नाहीत. या निर्णयामुळे लघु उद्योजकांना प्रोत्साहन मिळून, उद्योग वाढीस चालना मिळेल.

(३) व (४) कारखाने अधिनियम, १९४८ हा केंद्र शासनाचा कायदा असून संविधानातील तरतुदीनुसार सदर कायद्यात बदल करून तो राज्यात लागू करावयाचा झाल्यास अशा प्रस्तावास मा.राष्ट्रपतींची पूर्व मान्यता असणे आवश्यक असते. त्यानुषंगाने कायदेशीर व संविधानिक तरतुदी तपासून शासन स्तरावर पुढील कार्यवाही सुरु आहे.

**ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा-दातिवली या भागात
निर्माण झालेली पाणी टंचाई**

(९३) * ८१२६ श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा-दातिवली या भागात अपुरे पाणी नियोजन, अस्वच्छ पाणी, पाईप फुटणे इत्यादी समस्यांमुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, येथील पाणीटंचाईवर मात करण्यासंदर्भात महानगरपालिकेने कोणती उपाययोजना केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा-दातिवली या भागातील वाढत्या लोकसंख्येमुळे काही भागात अपुरा पाणी पुरवठा होत आहे. मात्र तीव्र पाणी टंचाई आहे ही वस्तुस्थिती नाही.

(२) ठाणे महानगरपालिकेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दर शुक्रवारी पाणी पुरवठा २४ तासांकरिता बंद करण्यात येतो. दिनांक ११.०४.२०१५ ते दिनांक १५.०४.२०१५ या कालावधीमध्ये पाण्याचे पाईप फुटल्यामुळे व पाण्याचा दाब कमी असल्यामुळे पाणीपुरवठा खंडीत झाला ही वस्तुस्थिती आहे.

माहे एप्रिल, २०१५ पासून १५ द.ल.लि. प्रतिदिन पाण्यामध्ये वाढ करून एकूण पाणीपुरवठा १८.५ द.ल.लि. इतका करण्यात येत आहे.

लोकसंख्येच्या वाढत्या मागणीसापेक्षा जादा पाण्याची ३.०० द. ल.वि. प्रतिदिन वाढ करणे प्रस्तावित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मालवण येथे भेसळयुक्त दारु विकणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत

(९४) * ६८२४ श्री.राहुल नार्वेकर, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.आनंद

ठाकूर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मालवण तालुका ट्रालर चालक-मालक संघटना आणि मासळी विक्री एजंट संघटनेने दांटीआवार व गवंडीवाडा या भागात भेसळयुक्त दारु विकणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचे निवेदन मा.पालकमंत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक व पोलीस निरिक्षक यांना माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यापूर्वीही गोव्यातून मालवण येथे आणलेली भेसळयुक्त दारु पिऊन काही जणांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त बाब क्र. १ व २ नूसार शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने भेसळयुक्त दारु विकणाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, कारवाईस होत असलेल्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) नाही.

(३) व (४) सदर प्रकरणी, चौकशी केली असता भेसळयुक्त दारु विक्री करणारे निष्पन्न झाले नाहीत. भेसळयुक्त दारुची विक्री केली जाणार नाही यासाठी वेळोवेळी गस्त घालून माहिती काढण्यात येते व त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. तसेच भेसळयुक्त दारुची विक्री होणार नाही याची दक्षता घेण्यात येते.

मालवण पोलीस ठाणे हद्दीत ४ ठिकाणी छापे टाकून ९० लिटर गोवा बनावटीची दारु व २८ लिटर एवढी हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली असून सदर प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर जप्त दारुचे नमुने तपासणीसाठी केमीकल अँनेलायझर पुणे येथे पाठविण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या
बळकटीकरणासाठी केलेल्या खर्चाबाबत**

(९५) * ९७०६ श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बळकटीकरणासाठी महानगरपालिकेला शासनाने दिड कोटी रुपये मंजूर केले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, आतापर्यंत अग्निशमन विभागाच्या बळकटी करणावर किती खर्च करण्यात आलेला आहे,
- (३) अत्यल्प प्रमाणात खर्च करण्यात आला असल्यास, त्याची कारणे काय आहेत व संपूर्ण निधी खर्च करण्याबाबत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे.

वर्ष २००९ ते जून २०१५ पर्यंत अग्निशमन व आण्णिबाणी सेवांचे बळकटीकरण योजने अंतर्गत शासनाकडून जळगाव महानगरपालिकेस रुपये २६,८१,२२५/- व जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेस अग्निशमन सेवा बळकटीकरणाकरीता रुपये ३४,००,०००/- चे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

(२) एकूण प्राप्त शासकीय अनुदान रुपये ६०,८१,२८५/- मधून महानगरपालिकेने अग्निशमन सेवा बळकटीकरणाकरीता रुपये ३५,८२,८०१/- ऐवढ्या अनुदानाचा विनियोग केला आहे.

(३) जळगाव महानगरपालिकेने अग्निशमन सेवा बळकटीकरण करण्याकरीता तांत्रिक मान्यतेसाठीच्या प्रस्तावास संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा कार्यालयाने मान्यता प्रदान केली असून त्यानुसार उर्वरित निधीचा वापर महानगरपालिकेमार्फत करणे अपेक्षित आहे.

कोकण व मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांच्या विविध योजनांमधील अत्यल्प व अल्प उत्पन्न गटाच्या सदनिकांची किंमत कमी करण्याच्या प्रस्तावाबाबत

(९६) * १००३६ श्री.विजय सावंत : तारांकित प्रश्न क्रमांक ५४८२ ला दिनांक २५ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भातः सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोकण व मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांच्या विविध योजनांमधील अत्यल्प व अल्प उत्पन्न गटाच्या सदनिकांची किंमत ५% ते ७% इतकी कमी होण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिनी आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदरहू सदनिका ह्या सर्वसामान्यांना परवडणा-या नसतात, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरहू सदनिकेची रक्कम अर्ध्याहून कमी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) तसेच, म्हाडातर्फे वितरित करण्यात येणा-या सदनिकांच्या किंमती नियंत्रित करण्याबाबत शासनातर्फे कोणते धोरण आखण्यात आले आहे वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होण्याच्या दृष्टीने म्हाडा प्राधिकरणाने दिनांक २२.०५.२०१४ व दिनांक २२.०७.२०१४ रोजीच्या ठरावानुसार सुधारित धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार विविध योजनांमधील अल्प उत्पन्न गटाच्या सदनिकांची किंमत ५ टक्के ते ७ टक्के इतकी कमी होणे अपेक्षित आहे.

(२) व (३) मुंबई तसेच कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या योजनेतील सदनिकांच्या जमिनीची किंमत, इमारतीचा बांधकाम खर्च तसेच अनुषंगिक खर्च, त्यावरील व्याज आकारणी, प्रशासकीय खर्च इत्यादी तसेच संबंधित स्थानिक प्राधिकरणांच्या अटी व शर्तीनुसार आवश्यक बाह्य सुविधांचा अतिरिक्त खर्च, बांधकाम साहित्य व मजुरी यामुळे विक्री किंमतीत वाढ झालेली आहे. तथापि, म्हाडा सदनिकांच्या विक्री किंमती बाजारभावापेक्षा व प्रचलित शीघ्र सिद्धगणकापेक्षाही कमी आहेत.

(४) म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होण्याच्या उद्देशाने म्हाडाचा ठराव क्रमांक ६६५८, दिनांक २२.०७.२०१४ व ठराव क्रमांक ६६६७, दिनांक २२.०७.२०१४ अन्वये खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले आहेत.

१. जमीन व सुधारणा खर्च तसेच बांधकाम खर्चावर व्याज आकारणी १४.७५ % वरून मागील आर्थिक वर्षामध्ये म्हाडाच्या गुंतवणुकीवर मिळालेल्या सरासरी व्याजाचा दर अधिक १% असा सुधारित केला आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाकरीता हा दर १०.३०% इतका कमी झाला आहे.

२. विक्री किंमत निश्चित करताना अनपेक्षित बाबींपोटी आकारण्यात येणारा प्रचलित दर ५% ऐवजी १% इतका कमी केला आहे.

३. म्हाडाच्या नफ्याचे प्रमाण मध्यम उत्पन्न गटाकरीता प्रचलित १५ ते २० टक्केऐवजी ५ ते १५ टक्के या प्रमाणात व संबंधित प्रकल्पातील गाळे विक्रीची व्यवहार्यता विचारात घेऊन आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

४. व्यवस्थापन खर्च प्रचलित १% वरून ०.५% इतका कमी केला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर सुधार प्रन्यास व महापालिकेच्या हद्दीतील विकासकामांबाबत

(९७) * ७३३० श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.मितेश भांगडिया :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर सुधार प्रन्यास व महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या १९०० ले-आऊट मध्ये स्थानिक नगरसेवकांना विकास कामे करण्याचे अधिकार नसल्याचे दिनांक १० नोव्हेंबर, २०१४ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे का,
- (२) असल्यास, त्यामुळे हजारो नागरिक विकासापासून वंचित आहेत, हे ही खरे आहे का,
- (३) असल्यास, नगरसेवकांना या ले-आऊट्स मध्ये विकास कामे करण्याचा अधिकार देण्याबाबत व नागपूर सुधार प्रन्यास द्वारे येथील विकास कामे करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही व उपाययोजना केली वा करण्यात येत आहे
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे.

(२) गुंठेवारी क्षेत्राकरिता नागपूर सुधार प्रन्यास हे नियोजन प्राधिकरण असून गुंठेवारी अधिनियमांतर्गत नागपूर सुधार प्रन्यासाद्वारे, नियमित व विकसित करून, नागपूर महानगरपालिकेकडे आतापर्यंत एकूण ३९९ अभिन्यास हस्तांतरित झाली आहेत. अश्या अभिन्यासातील विकासाची व देखभाल दुरुस्तीची कामे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार तसेच स्थानिक नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतून करण्यात येतात.

सद्यःस्थितीत आणखी १५४ अभिन्यास नागपूर महापालिकेकडे हस्तांतरणाची कार्यवाही सुरू आहे. तसेच, हस्तांतरणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर या अभिन्यासांमध्ये विकासाची व देखभाल दुरुस्तीची कामे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार तसेच स्थानिक नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतून करता येतील.

त्यामुळे सद्यस्थितीत अधिकृत अभिन्यासांतील नागरिक विकासापासून वंचित आहे ही बाब खरी नाही.

उर्वरित अनधिकृत अभिन्यांसांमध्ये सद्याच्या प्रचलित तरतुदीनुसार नियमितीकरणांची कार्यवाही झाल्याशिवाय स्वेच्छा निधीतून कामे करता येत नाहीत.

(३) दिनांक २६/२/२००९ च्या शासन निर्णयान्वये महानगरपालिका नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीच्या खर्चाबाबतची मार्गदर्शक तत्वे घालून दिलेली असून, यानुसार अनधिकृत वस्त्यांमध्ये कोणत्याही कामासाठी नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतर्गत कामे करता येत नाहीत.

परंतु याबाबत लोकप्रतिनिधींकडून वारंवार होत असलेल्या मागणींच्या अनुषंगाने शासनस्तरावर सकारात्मक विचार करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

गिरणी कामगारांच्या घरासंबंधीच्या प्रलंबित प्रश्नाबाबत

(९८) * ६८८८ श्री.संजय दत्त, श्री.राजेंद्र मुळक, डॉ.सुधीर तांबे, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.प्रकाश गजभिये, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.हेमंत टकले, श्री.ख्वाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गिरणी कामगारांच्या घरासंबंधी अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी गिरणी कामगारांनी दिनांक १ मे, २०१५ रोजीच्या कामगार दिनी मा.मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा काढला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, १ लाख ४८ हजार गिरणी कामगारांना घरे मिळावीत याकरिता १६ गिरण्यांच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या घरांची तसेच एमएमआरडीएच्या तयार घरांची सोडत काढण्याबाबतचे आश्वासन मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, गिरणी कामगारांच्या घराबाबत मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप, गिरणी कामगारांचे प्रश्न सोडविण्यास कार्यवाही होत नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) होय.

(२) (३) व (४) हे खरे नाही.

तथापि याबाबत नमूद करण्यात येते की, मुंबईतील १९ कापड गिरण्यांच्या कामगारांकरीता म्हाडास उपलब्ध झालेल्या जमिनीवर एकूण ६,९४८ सदनिका बांधण्यात आल्या असून त्यापैकी २३ सदनिका संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा गिरणी कामगारांच्या वारसासाठी राखीव ठेऊन उर्वरित ६,९२५ सदनिकांसाठी म्हाडा मार्फत सोडत काढण्यात आली आहे व त्यातील पात्र ५५७३ गिरणी कामगारांना घरांचा ताबा देण्यात आलेला आहे व १३५२ अर्जदारांना वाटप प्रक्रिया चालू आहे.

त्या व्यतिरिक्त म्हाडास जमिनीचा ताबा मिळालेल्या ६ गिरण्यांच्या जमिनीवर गृहनिर्माण योजना प्रस्तावित असून त्यावर गिरणी कामगारांसाठी ६७९४ सदनिका बांधण्याचे नियोजित आहे. त्यापैकी ४ गिरण्यांच्या जागेवर २६३४ सदनिका बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे व उर्वरित २ गिरण्यांच्या जमिनीवर गृहनिर्मितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची मंजूरी घेण्यात येत आहे.

त्या व्यतिरिक्त अन्य काही गिरण्यांमधील म्हाडाच्या हिश्यांची जमिनी ताब्यात घेण्याबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या भाडे तत्वावरील घरे योजनेच्या विकास नियंत्रण नियमावलीतील सुधारित तरतूदीप्रमाणे शासनाचे ४ बांधकाम प्रमाणपत्रप्राप्त प्रकल्पामध्ये २ सदनिकांचे एकत्रीकरण करून ३२० चौ.फुटाच्या सदनिका तयार करण्याचे व सदर सदनिका गिरणी कामगारांना शासन ठरवेल त्या किंमतीवर व अटीशर्तीवर मालकी तत्वावर देण्यासाठी एमएमआरडीएला सूचना देण्यात आलेल्या आहेत.

अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरावर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेल्या तरंगत्या जेटीचा जनतेला उपयोग होत नसल्याबाबत

(९९) * ६९२२ श्री.अनंत गाडगीळ, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई

जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरावर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेल्या तरंगत्या जेटीचा जनतेला काडीमात्र उपयोग होत नाही. ही जेटी उभारण्याचे काम मुंबईतील ओशियन ब्लू बोटिंग या खाजगी कंपनीला दिनांक १ मार्च, २०१३ रोजी वा त्यासुमारास दिले होते, हे खरे आहे काय,

(२) सदर कंपनीने हे काम माहे सप्टेंबर, २०१३ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित असताना मार्च २०१५ पर्यंत लांबविले होते. कामाच्या या दिरंगाई बाबत कंपनीला दिलेल्या ४ कोटी रुपयांपैकी १ कोटी रुपये दंड म्हणून वसूल करण्यात यावा अशी मागणी लोकप्रतिनिधींनी मेरीटाइम बोर्ड यांच्याकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार उपरोक्त कंपनीकडून करार नाम्यातील अटी प्रमाणे दंड वसूल करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप, कोणतीही कार्यवाही केली नसल्यास होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) अल्बिबाग तालुक्यातील मांडवा बंदरावर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेल्या तरंगत्या जेटीचा जनतेला काडीमात्र उपयोग होत नाही हे खरे नाही. तथापि मे. ओशियन ब्ल्यू यांना दि. ०१.०३.२०१३ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले होते हे खरे आहे.

(२) होय.

(३) व (४) सद्यःस्थितीत सदरचे काम प्रगतीपथावर आहे. काम पूर्ण झाल्यानंतर झालेल्या कामाचा आढावा घेऊन निविदा शर्ती नुसार आवश्यक ती कार्यवाही करून कंपनीस देयक अदा करण्यात येईल.

**अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहराची मुळ हद्द व वाढीव हद्दीची
विकास योजना तयार करणेबाबत**

(१००) * ७३९१ श्री.गोपिकिशन बाजोरीया : तारांकित प्रश्न क्रमांक २९१८ ला दिनांक १ एप्रिल, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहराची मुळ हद्द व वाढीव हद्दीची विकास योजना तयार करण्याची प्रक्रीया कलम २६ अंतर्गत करण्यात आली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक ५ सप्टेंबर, २०१४ रोजी वा त्या सुमारास वा त्यानंतर अनेक वेळा मा.नगरविकास राज्यमंत्री यांना पत्रव्यवहार करूनही अद्यापी कोणतीच कार्यवाही झालेली नाही, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रक्रीया पूर्ण झाली असल्यास, तेल्हारा शहराच्या मुळ हद्द व वाढीव हद्दीच्या एकत्रित विकास योजनेचा प्रश्न त्वरित निकाली वाढविण्यासाठी शासन स्तरावर काय कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय.

(२) तेल्हारा नगर परिषेदच्या हद्दवाढीबाबत दिनांक ३०.०६.२००९ रोजी प्रसिध्द केलेल्या प्राथमिक उद्घोषणेत बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे नव्याने प्राथमिक उद्घोषणा प्रसिध्द करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीन जिल्हाधिकारी अकोला त्यांचेकडून प्रस्ताव मागविण्यात आला आहे.

(३) जिल्हाधिकारी अकोला यांचेकडून परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर छाननीअंती कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (जि.पुणे) यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील
खरेदी व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याबाबत**

(१०१) * ६७२५ डॉ.नीलम गोन्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (जि.पुणे) यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील खरेदी व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे नुकतेच माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महापालिकेच्या सदरील रुग्णालयात लागणारी हायपरबोलीक ऑक्सिजन थेरपी (एचबीओटी) यंत्रणा ७० लाख रुपयांची पावणेतीन कोटींना खरेदी करणे, क्षयरोग तपासणी यंत्रणा २४ लाखांची ७२ लाखांना खरेदी करणे तसेच स्वाईन फ्लू रुग्णांसाठी खरेदी केलेल्या व्हेंटिलेटरची खरेदीसुध्दा तिप्पट दराने खरेदी करणे, तसेच औषधे खरेदी दुप्पट दराने करणे, आदिमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर खरेदी करताना विदेशी सांगून देशी यंत्रणा खरेदी करून महापालिकेची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर गैरव्यवहाराची शासनाने सखोल चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,

(५) तदनुसार, यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१), (२) व (३) यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील औषध खरेदी व अन्य प्रकरणी चौकशी करण्याबाबत विभागीय आयुक्त, पुणे यांना सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि, चौकशी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

सदरचा अहवाल तातडीने सादर करण्याबाबत विभागीय आयुक्त, पुणे यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

(४), (५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

परभणी पोलीसांनी जमवलेल्या नियमबाहय पोलीस कल्याण निधीबाबत

(१०२) * ७२५३ श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अमरसिंह पंडित, श्री.खवाजा बेग, श्री.विक्रम काळे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) परभणी जिल्हा पोलीस प्रशासनाने पोलीस कल्याण निधीच्या नावाखाली नियम व निकष डावलून सुमारे एक कोटी रुपयांचा अवैध निधी जमवल्याबाबत राज्य माहिती आयोगाने मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सन २०१४-१५ मध्ये वा त्यादरम्यान दिले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) तसेच, निधी जमविण्यासाठी असणारे नियम व निकष तसेच धर्मादाय विभागाच्या परवानग्या न घेता जमविण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या वसुलीच्या प्रकारांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात यावी अशा आशयाची तक्रार पत्रकारांनी सन २०१५ दरम्यान मा.मुख्यमंत्री महोदयाकडे केली आहे काय,
- (३) असल्यास, या नियमभंगास जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकारी व यंत्रणांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली आहे काय,
- (४) नसल्यास, या प्रकरणी कारवाईस होत असलेल्या विलंबाची कारणे काय आहेत?

- श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही
 (२) निवेदन प्राप्त झाल्याचे दिसून येत नाही.
 (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्रात लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या उमेदवारांची थेट नेमणूक विदर्भ, मराठवाडा व खानदेशात करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय

(१०३) * ७७३६ श्री.हेमंत टकले, श्री.अमरसिंह पंडित, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.खवाजा बेग, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.सुनिल तटकरे, श्री.प्रकाश गजभिये, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.रामराव वडकुते, श्री.राजेंद्र मुळक, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्रात लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या वर्ग १ आणि वर्ग २ च्या शासकीय अधिका-यांची आता थेट नेमणूक विदर्भ, मराठवाडा व खानदेशात करण्याचा निर्णय शासनाने माहे मे, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात घेतला आहे, हे खरे आहे काय, त्याची कारणे काय आहेत,

- (२) तसेच, मुंबई, कोकण, पुणे आदि ठिकाणच्या अधिका-यांची पदे रिक्त राहू नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) तसेच, नव्याने सरकारी सेवेत येणारे अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाल्यानंतरची नेमणूक ही सक्तीने नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागात केली जाईल याद्वारे या विभागांमधील प्रशासकीय अनुशेष भरून काढण्याचा सरकारचा हेतू होता परंतु "मॅट" ने सरकारच्या अधिसूचनेस स्थगिती दिली असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, मॅटच्या संवर्गाबाबतच्या निर्णयावर राज्य शासनाने कोणता निर्णय घेतला व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) अद्याप, उक्त प्रश्नाबाबत कोणताच निर्णय किंवा कार्यवाही झाली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) महाराष्ट्र शासकीय गट- अ व गट- ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसूली विभाग वाटप नियम, २०१५ दि. २८.०४.२०१५ रोजी अधिसूचित करण्यात आला आहे. सदर अधिसूचनेप्रमाणे नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक महसूली विभागात अग्रक्रमाने नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूर व अमरावती विभागातील जिल्ह्यांत तसेच नंदुरबार, धुळे, परभणी, हिंगोली, बीड व उस्मानाबाद या जिल्ह्यात शासकीय अधिकाऱ्यांची पदे अधिक प्रमाणात रिक्त राहत असल्याने तसेच नवीन नियुक्त अधिकारीही या जिल्ह्यात रुजू होण्यास कमी प्रमाणात इच्छुक असल्याने, सदर निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन नियमानुसार नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक या विभागातील रिक्त पदे भरल्यानंतर उर्वरित रिक्त पदे कोकण व पुणे विभागाची भरण्यात येणार आहेत.

(३) नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**गडचिरोली येथील एका वरिष्ठ महाविद्यालयीन मुलीला लग्नाचे
आमीष दाखवून शारिरीक शोषण केल्याबाबत**

(१०४) * ७४३४ श्रीमती शोभाताई फडणवीस : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गडचिरोली येथील एका वरिष्ठ महाविद्यालयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवून तिचे शारिरीक शोषण केल्या जात असल्याचा प्रकार दिनांक १९ मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय व संबंधित गुन्हेगारावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

सदरची घटना दि. १६.५.२०१५ रोजी निदर्शनास आली आहे.

(२) सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन, गडचिरोली येथे अप.क्र.७१/२०१५, भादंवि कलम ३७६,५०६ अन्वये दि. १६.५.२०१५ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपीस दि. २७.५.२०१५ रोजी अटक करण्यात आली असून, पोलीस तपास सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत टँभूर्णा येथील ढाब्यावर
सिमेंट आणि डांबराची अनधिकृतपणे होत असलेली विक्री**

(१०५) * ७९२५ श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.जयवंतराव जाधव, श्री.खवाजा बेग, श्री.सतिश चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.अमरसिंह पंडित, श्री.हेमंत टकले, श्री.राजेंद्र जैन, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत टँभूर्णा येथील ढाब्यावर सिमेंट आणि डांबराची अनधिकृतपणे विक्री करण्यात येत असल्याचे माहे मे, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अशाप्रकारचा गुन्हा दाखल नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई गोरेगांव येथील सावित्रीबाई फुले माता व बाल रुग्णालयात प्रसूतीसाठी
 आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा पुरविणेबाबत**

(१०६) * ७७५७ श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.किरण पावसकर, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.जयवंतराव जाधव, श्री.हेमंत टकले, अॅड.निरंजन डावखरे, श्री.खवाजा बेग, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई गोरेगांव येथील दिंडोशी व्हॅलेटाईन पार्क परिसरात असलेल्या पालिकेच्या सावित्री फुले माता व बाल रुग्णालय सुरु होऊन चार वर्ष पूर्ण झाले असून कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नसल्याचे माहे एप्रिल, २०१५ च्या शेवटच्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर रुग्णालयात प्रसूतीसाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा तातडीने पुरविणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे येथील पथारी व्यवसायकांकडून वाढीव दराने
 शुल्क आकारणी व दंड वसूल करण्याबाबत**

(१०७) * ७०४० श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, डॉ.सुधीर तांबे, श्री.हरिसिंग राठोड, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणानुसार पुणे महापालिका प्रशासनाने शहरात केलेल्या सर्वेक्षणात २६ हजाराहून अधिक पथारी व्यावसायिकांची नोंदणी झाली आहे. या व्यावसायिकांकडून शुल्क आकारणी आणि दंड वसूल करण्यात येणार आहे, मात्र

गेल्या दहा महिन्यापासून या संबधिताचा प्रस्ताव मुख्य सभेत मंजूर होवू शकलेला नाही. त्यामुळे पालिकेचे १० कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले असल्याचे माहे एप्रिल २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उत्पन्न वाढीच्या या पर्यायावर शासनाने निर्णय घेवून काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सदर बाब अंशतः खरी आहे.

नविन फेरीवाला धोरणाअंतर्गत आकारावयाच्या परवाना शुल्क वाढीचे प्रस्तावास महासभेची मंजूरी मार्च, २०१५ पूर्वी मिळेल, या आधारे सन २०१५-१६ चा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. सदर अर्थसंकल्पात फेरीवाला अनुज्ञापत्रापोटी रुपये १२ कोटी तसेच पथारी व व्यावसायिक फी पोटी रुपये २७ कोटी अशी एकूण रुपये ३९ कोटी संभाव्य उत्पन्न महासभेने मान्य केलेली आहे.

तथापि, सदर प्रस्तावास महासभेची मंजूरी मिळणे प्रलंबित आहे. सदर प्रस्तावास मान्यता मिळाल्यास, सन २०१५-१६ या चालू वर्षाकरिता उक्त रकमेची वसुली होणे शक्य आहे. परिणामी महानगरपालिकेचे उत्पन्न बुडाले, असे म्हणता येणार नाही.

(२) वाढीव दराच्या मान्यतेकरिता प्रलंबित असलेल्या प्रस्तावास महासभेची मान्यता मिळणेकामी महापालिका प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील बेस्टच्या बसेसची झालेली दुरवस्था

(१०८) * ७२०१ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, डॉ.सुधीर तांबे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.सुभाष झांबड, श्री.मुझफ्फर हुसेन सय्यद, श्री.हरिसिंग राठोड, श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.प्रकाश गजभिये, श्री.हेमंत टकले, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईत बेस्टच्या ताफ्यात सुमारे ४२०० बसेस असून त्यातून दररोज सुमारे ४० लाख प्रवासी प्रवास करतात. परंतु या बेस्ट बसेस मध्ये प्रथमोपचार पेटीचा अभाव, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरावस्था, अस्वच्छता, तुटलेली आसने, खिडक्या इ. समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागत असल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या बेस्ट बसेस मध्ये सुधारणा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) तसेच, बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाने फेब्रुवारी व एप्रिल २०१५ या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात प्रवासी भाडेवाढ लागू केल्याने सामान्य नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे, हे खरे आहे काय,
- (४) उक्त भाडेवाढ कमी करण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) अद्याप, उपरोक्त प्रकरणी कोणतीही कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे खरे नाही.

तथापि बेस्ट उपक्रम प्रतिदिन सरासरी ४००० बसगाड्या रस्त्यावर प्रवर्तित करून ३५ ते ४० लाख प्रवाशांना सेवा देत असल्याने बसगाड्यांच्या रोज होणा-या वापराच्या ओघात काही दोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये 'प्रथमोपचार पेटी' जरी उपलब्ध नसली तरी जखमी प्रवाशी अथवा कर्मचा-यांवर तातडीने औषधोपचार करण्याची कार्यवाही उपक्रमामार्फत करण्यात येते.

बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांची स्वच्छता नियमितपणे करण्यात येत असून, बसगाड्यांमध्ये सी.सी.टी.व्ही.कॅमेरे, खिडक्या, आसने सुयोग्य स्थितीत ठेवण्याकरीता योग्य त्या उपाययोजना करण्यात येतात.

(३) हे अंशतः खरे आहे.

(४) मुंबई महानगरपालिका अधिनियमाप्रमाणे उपक्रमाचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करताना खर्चाच्या तुलनेत उत्पन्नाचा मेळ बसविण्याकरीता तसेच मुंबई शहरातील वाढती महागाई आणि वाढते वेतनमान या बाबींमुळे प्रवास भाड्यात वाढ करण्यात आलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाणे सेतू कार्यालयातून दिल्या जाणाऱ्या विविध दाखल्यांवर
 तहसिलदारांच्या बोगस स्वाक्षऱ्या असल्याबाबत**

(१०९) * ६८५९ श्री.जगन्नाथ शिंदे, अॅड.निरंजन डावखरे, श्री.राहुल नार्वेकर,
 श्री.सुनिल तटकरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे सेतू कार्यालयातून दिल्या जाणाऱ्या विविध दाखल्यांवर तहसिलदारांच्या बोगस स्वाक्षऱ्या असल्याबाबत नायब तहसिलदार, ठाणे यांनी ठाणे नगर पोलीसांत सेतूच्या ठेकेदारावरच गुन्हा दाखल केला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या सेतू कार्यालयातून माहे जानेवारी ते मे, २०१४ या कालावधीत सुमारे ११५ परप्रांतीयांना रिक्षा परवाना काढण्यासाठी दाखले देण्यात आल्याची बाब समोर आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत दोषी आढळून आलेल्यांवर कोणती कडक कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

तत्कालीन निवासी नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय, ठाणे यांनी तक्रार दिली की, जून, २००९ ते फेब्रुवारी, २०१५ या कालावधीचा सेतू कार्यालय ठाणे या कार्यालयाचा ठेका दिलेल्या व्यक्तीने अटी व शर्तीप्रमाणे प्रामाणिक काम न करता सेतू केंद्रात जमा केलेले व निर्गमित केलेल्या दाखल्याचे अभिलेख (मुळ प्रकरणे) तहसिल कार्यालय यांच्या ताब्यात दिले नाही. तसेच जानेवारी, २०१४ ते मे, २०१४ या कालावधीत सेतू सुविधा केंद्र, ठाणे कार्यालयातून एकूण ११५ परप्रांतिय नागरीकांना स्थानिक रहिवाशी प्रमाणपत्र बनावट व खोटे तयार करून त्यावर तत्कालीन निवासी नायब तहसिलदार, यांची बनावट सही करून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केलेली आहे. सदर तक्रारीवरून ठाणेनगर पोलीस ठाणे येथे गु.रु.क्र. १०८/२०१५ भादंविंसं कलम ४२०, ४६८, ४६९, ४७१ प्रमाणे दिनांक ०६.०५.२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- (२) होय, हे खरे आहे.
- (३) व (४) सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्र सदनातील विविध पदांकरिता सुरु असलेली भरती प्रक्रियेबाबत

(११०) * ७२३० श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र सदनातील विविध पदांकरिता सुरु असलेली भरती प्रक्रिया वादात सापडली असून पहिल्या यादीतील अपात्र दुसऱ्या यादीत पात्र तर पहिल्या यादीतील पात्र दुसऱ्या यादीत अपात्र ठरविण्यात आले असल्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या पात्र-अपात्र उमेदवारांतील घोळ निर्माण झाल्या प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधितांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप कार्यवाही केली नसल्यास होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

महाराष्ट्र सदनातील ३ संवर्गात ७ पदांकिरता निवड प्रक्रिया राबविण्यात आली. सदर निवड प्रक्रियेचे कंत्राट मेसर्स, एम.के.सी.एल., पुणे या संस्थेस देण्यात आले होते. मेसर्स, एम.के.सी.एल., पुणे मार्फत अर्जाच्या छाननीनंतर लेखी परीक्षेसाठी पात्र व अपात्र उमेदवारांची तात्पुरती यादी मेसर्स, एम.के.सी.एल., पुणे यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या संदर्भात काही आक्षेप असल्यास तो नोंदविण्याची संधी उमेदवारांना SMS द्वारे उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारांकडून प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेण्यात आले. तसेच प्रथमतः करण्यात आलेल्या अर्जाच्या छाननीमध्ये अनावधानाने जर काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दूर करण्याच्या उद्देशाने उमेदवारांच्या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पुनर्तपासणी करून पात्र व अपात्र उमेदवारांची अंतिम यादी मेसर्स, एम.के.सी.एल., पुणे यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच याबद्दलची सूचना उमेदवारांना SMS व ई-मेल द्वारे देण्यात आली होती. सदर पदभरती प्रक्रिया संबंधातील छाननी प्रक्रिया पारदर्शी व अचूकरित्या पूर्ण व्हावी हा त्याचा उद्देश होता.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) कार्यवाहीचा प्रश्न उद्भवत नाही.

मौजे अनसुर्डा (ता.जि.उस्मानाबाद) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणूकीत भीमगीते लावल्याने गावकऱ्यांनी दलितांवर बहिष्कार टाकल्याबाबत

(१११) * ८२०६ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.प्रकाश गजभिये, श्री.रामराव वडकुते, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे अनसुर्डा (ता.जि.उस्मानाबाद) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणूकीत भीमगीते लावल्याने गावकऱ्यांनी दलितांवर बहिष्कार टाकला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनमार्फत चौकशी केली आहे काय,

- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार पुढे बहिष्कार टाकणाऱ्यांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणूकीत लावलेले डिजीटल फोटो पायाजवळील बाजूस फाडल्यावरून गावात जातीय तणाव निर्माण झाला होता. बहिष्कारासारखा प्रकार झाला नव्हता.

(२) सदर प्रकरणी पोलीस स्टेशन, बेंबळी ता.जि.उस्मानाबाद येथे गु.र.क्र.३४/२०१५ कलम २९५, ३४ भा.दं.वि.सह ३ (१) (१०) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याप्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून २ विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यांत आले आहे.

(३) गावात बहिष्कारासारखा प्रकार झाला नसून जातीय तणाव निर्माण झाल्याने शासकीय अधिका-यांनी शांतता राखण्यासाठी गावास भेट देऊन बैठका घेतल्या आहेत. गावात सध्या शांतता आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाहीत.

ठाणे महापालिकेच्या समाज कल्याण विकास विभागामार्फत आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याबाबत

(११२) * ७५६३ अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे महापालिकेच्या समाज कल्याण विकास विभागामार्फत आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या २४ कल्याणकारी योजनेच्या प्रस्तावास ठाणे महानगरपालिकेकडून गेल्या वर्षी मान्यता दिली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रस्तावांची अद्याप अंमलबजावणी न झाल्यामुळे तरतूद करण्यात आलेला सुमारे २८ कोटी ५९ लाखांचा निधी खर्च होऊ न शकल्यामुळे महिला लाभार्थ्यांना कल्याणकारी योजनांपासून वंचित रहावे लागल्याचेही दिनांक ७ एप्रिल, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, या योजनेअंतर्गत आर्थिक तरतूद करूनही योजनेची अंमलबजावणी न करण्यास जबाबदार कोण आहेत,

(४) तसेच याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले तसेच चौकशीच्या अनुषंगाने संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

ठाणे महानगरपालिकेच्या महासभेकडे प्रशासनामार्फत एकूण २१ योजनांकरीता रक्कम रुपये २३,४८,६०,०००/- इतका आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु महासभेने ठरावामध्ये सुधारणा करून रुपये २८,५९,६०,०००/- इतक्या वाढीव रक्कमेचा ठराव पारित केला आहे.

तरतूद केलेल्या रकमेतून आतापर्यंत रुपये ३,५४,५४,४९४/- इतकी रक्कम ठाणे महानगरपालिकेमार्फत खर्च करण्यात आलेली आहे. उक्त योजनांच्या अंमलबजावणी कालावधीमध्ये उर्वरित रक्कम खर्च करण्याकरिता महानगरपालिकेने नियोजन केले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नांदेड येथील जिल्हा न्यायालयाकरिता नवीन इमारत संकुल उभारणेबाबत

(११३) * ८९४७ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड येथील जिल्हा न्यायालय परिसरातील निजामकालीन १०० वर्षे जुनी असलेली इमारत कालबाह्य होण्याच्या मार्गावर असून सध्या अस्तित्वात असलेली जागा न्यायालयाच्या कामकाजासाठी अपूरी पडत असल्याने माजी लोकप्रतिनिधी यांनी सदर इमारत संकूल बांधकामासाठी मा.मुख्यमंत्री यांना निवेदन दिले असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या निवेदनानुसार शासनाने नांदेड येथे न्यायालयासाठी इमारत संकूल उभारणीकरीता कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप, कोणतीही कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

तथापि नांदेड येथे न्यायसंकुल बांधण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव मा.उच्च न्यायालयाकडून शासनास अद्याप प्राप्त झालेला नाही.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त श्री.रामनाथ सोनवणे यांना राजकीय दबावापोटी आयुक्त या पदावर नेमणूक देण्यात आल्याबाबत

(११४) * ६७५७ अॅड.अनिल परब : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा

खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त श्री.रामनाथ सोनवणे यांची मूळ पदस्थापना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये उपायुक्त या पदावर कार्यरत आहेत, हे खरे आहे काय,

(२) तसेच श्री.सोनवणे हे महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी नसून कोणत्याही कॅडरमध्ये यांचा समावेश नसतांना तसेच ते शासनाच्या कोणत्याही पदावर कार्यरत नसतांना केवळ राजकीय दबावापोटी त्यांना उपरोक्त आयुक्त या पदावर नेमणूक देण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास,श्री. सोनवणे यांनी पदाचा गैरवापर करून कोणत्याही आस्थापनेची पूर्वमंजूरी न घेताच सुट्टीवर जाणे, तसेच सुट्टीतील कालावधीतील वेतन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून मंजूर करून घेणे, तसेच राजकीय दबाव आणून महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात अनागोंदी व कारभार सुरु केला आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, याप्रकरणी शासनाने सखोल चौकशी केली आहे काय,त्यात काय आढळून आले,

(५) तदनुसार दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई करण्यात आली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) श्री. रामनाथ सोनवणे यांची सरळसेवेने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापना सूचीवर मंजूर व रिक्त असलेल्या "उपआयुक्त" या पदावर दि. ०५/१२/१९९४ रोजी नेमणूक करण्यात आली आहे.

(२) श्री. सोनवणे यांची महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३६ मधील तरतूदीनुसार शासनाकडून वेळोवेळी नियुक्ती करण्यात आली आहे.

(३) श्री. रामनाथ सोनवणे यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई येथे शासन आदेश दि. ०२/०७/२०१३ अन्वये नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, त्या प्राधिकरणामध्ये विशेष कार्य अधिकारी हे पद रिक्त नसल्याने त्यांना पुढील नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागली. तदनंतर उपरोल्लेखित आदेश रद्द करून श्री.सोनवणे यांची आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका या पदावर शासन आदेश दि. ०६/०६/२०१४ अन्वये नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ मधील तरतूदीनुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने श्री. रामनाथ सोनवणे यांचा दि. ०४/०७/२०१३ ते ०५/०६/२०१४ हा प्रतीक्षा कालावधी कर्तव्य कालावधी म्हणून विचारात घेऊन वेतनाची अदायगी केली आहे.

श्री.रामनाथ सोनवणे यांनी राजकीय दबाव आणून महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार केला आहे हे म्हणणे वस्तुस्थितीस धरून नसल्याचे आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई शहरातील स्वाईन फ्लू या आजाराची साथ रोखण्यासंदर्भात शासनाने करावयाची उपाययोजना

(११५) * ७१६२ श्री.जर्नादन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.राजेंद्र मुळक, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गेल्या पाच वर्षांत ३३ जणांचा बळी घेतलेल्या स्वाईन फ्लू या आजाराचा प्रभाव यावर्षी अधिक वाढला असून त्यामूळे माहे जानेवारी ते मार्च, २०१५ या तीन महिन्यांत मुंबई शहरात ४८ मृत्यू झाल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शहरातील ही स्वाईन फ्लू ची साथ रोखण्यासंदर्भात शासनाने काय उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप, कोणतीही उपाययोजना केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मुंबई शहरात गेल्या पाच वर्षांत स्वाईन फ्लू या आजारामुळे ३३ जणांचा मृत्यू झाला हे खरे आहे परंतु जानेवारी ते मार्च २०१५ या तीन महिन्यांत मुंबई शहरात या आजारामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

(२) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे एच १ एन १ (स्वाईन फ्ल्यु) या आजाराच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी खालील उपाययोजना राबविण्यात येतात :-

- एच१ एन १ (स्वाईन फ्ल्यु) च्या आजारासाठी महानगरपालिका रुग्णालयात विलगीकरण कक्षाची सुविधा उपलब्ध आहे.
- महापालिकेच्या रुग्णालयात अत्यावस्थ रुग्णाच्या उपचारासाठी व्हॅंटीलेटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
- एच १ एन १ (स्वाईन फ्ल्यु) आजाराच्या नियंत्रणासाठी शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचना महानगरपालिकेच्या सर्व दवाखाने, रुग्णालये, प्रसूतीगृहे तसेच प्रमुख खाजगी रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.
- एच १ एन १ (स्वाईन फ्ल्यु) बाधित रुग्ण आढळल्यास आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांद्वारे रुग्ण रहात असलेल्या परिसराचे सर्वेक्षण केले जाते व संशयित रुग्ण आढळल्यास त्वरीत जवळच्या दवाखाना/रुग्णालयात संदर्भित केले जाते व परिसरातील जनतेत या आजाराबाबत जनजागृती करण्यात येते.
- एच १ एन १ (स्वाईन फ्ल्यु) रोगासाठी ओसेलटॅमीवीर (टॅमीफ्ल्यु) हे औषध स्थानिक पातळीवर मनपाच्या सर्व रुग्णालयांत व दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात आले आहे.
- विलगीकरण कक्षातील वैद्यकीय व निम्न वैद्यकीय कर्मचा-यांसाठी एच १ एन १ विरोधी लस सर्व महानगरपालिका रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

हिंगोली शहराच्या मध्यवस्तीतील जलेश्वर तलावाची झालेली दुरवस्था

(११६) * १००१७ श्री.रामराव वडकुते : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) हिंगोली शहराच्या मध्यवस्तीतील जलेश्वर तलावाचे पाणी अतिक्रमणे आणि झाडेझुडपे यांनी घाण झाले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर तलावाची शासनामार्फत पाहणी केली आहे,
- (३) असल्यास, पाहणीचे निष्कर्ष काय आहेत व तदनुसार सदर तलावाचे पाणी चांगले व्हावे म्हणून कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप, कोणतीही उपाययोजना केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) होय.

(३) व (४) जलेश्वर तलावाच्या आजूबाजूला झाडे-झुडपे वाढल्याने तसेच सभोवताली असलेल्या अतिक्रमण धारकांचे सांडपाणी तलावात जात असल्याने पाणी घाण होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

तलावामध्ये पावसाचे तसेच सांडपाणी जावु नये म्हणून सिमेंट कॉंक्रीट नालीचे नगरपरिषदे मार्फत बांधकाम करण्यात आले आहे व तलावाचे पाणी स्वच्छ ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात आली आहे. तसेच नगरपरिषदेमार्फत तलावातील झाडे-झुडपे तसेच गाळ काढण्याची कार्यवाही केली जाते. त्याच प्रमाणे तलावामध्ये सांडपाणी टाकणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्यात येते.

तसेच तलावामध्ये सांडपाणी सोडणाऱ्या सभोवतालच्या झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण उठविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

**सायन (मुंबई) येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात
चुकीचे इंजेक्शन दिल्याने बालकाचा झालेला मृत्यू**

(११७) * ७६३७ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सायन (मुंबई) येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात चुकीचे इंजेक्शन दिल्याने दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याचे दिनांक १६ मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त रुग्णालयातील परिचारिकेने बालकास इंजेक्शन दिल्यानंतर बालकाची प्रकृती खुपच खालवून त्यातच बालकाचा मृत्यू झाला याबाबत सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही पोलीसांनी दुर्लक्ष केल्याचे दिनांक १२ मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने दोषींविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, तसेच मृत बालकाच्या पालकांना मदत देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) अशा प्रकारची कोणतीही घटना सायन रुग्णालयात घडल्याची नोंद सायन पोलीस ठाण्याचे अभिलेखावर नाही. तसेच अशाप्रकारचा कोणतीही तक्रार अर्ज सायन पोलीस ठाणे अभिलेखावर नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.